

पंचित श्री लावण्य समय विरचित
महा प्रभाविक
विमल मंत्रीनो रास.

आ ग्रंथनी प्रथमावृत्तिने
यथामति संशोधन करी
श्रावक जीमसिंह माणके
श्री मुंबापुरी मध्ये
मांसवी—मुंगरी ख्रीट घर नं० ३५०—३५१ मां
आवेला स्वर्धमनिष्ट प्रेसमां द्विवेदी
गिरिजाशंकर काशीरामे डायुं.

संवत् १९६७ सने १९१२

॥ श्री जिनेंद्राय नमः ॥

॥ अथ ॥

॥ विमल मंत्रिनो रास प्रारम्भते ॥

॥ तत्र ॥

॥ खंड पहेलो ॥

॥ मंगलाचरण ॥

आदि जिनवर आदि जिनवर प्रथम प्रण-
मेस, अंबाई धुरि अर्बुदा सकल देवि श्रीमात
ध्याऊँ; पुमार्वै चक्रेसरी वाग वाणि गुण रंगे
गाऊँ ॥ सहगुरु आणा सिर धरी आलस अ-
खगो करेस, कहे कविअण हुं विमल मतें विमल
प्रबंध रचेस ॥ १ ॥

॥ ढाक १ ॥ चोपाई ॥

सरसति वरसति वाणी सार, कहे कविअण
मुज तसु आधार; सरसति विण जे बोह्या

बोल, ते प्रमाण नवि चडे नटोल ॥ १ ॥ नवे
 खंकु जोज्यो निर्मला, विमल कीर्तिगुण गंगा-
 जला; नोनग लहिर वीर विख्यात, गायसुं वि-
 मल मंत्रिनी वात ॥ २ ॥ ब्रह्मानी बेटी सर-
 स्वती, गौर वर्ण चाले मखपती; कमल कमंकल
 विणा हाथ, पुस्तक परिञ्जं दक्षिण हाथ ॥ ३ ॥
 उर मोटो मुगताफल हार, पाए नेउर रणजण-
 कार; काने कुंमल वेणीदंक, लीला मोह्युं जेणे
 ब्रह्मंक ॥ ४ ॥ रतने जडी कङ्की राखडी, लोचन
 जिशां कमल पांखर्की; निर्मल नाशा तिलनुं
 फूल, दंत तणुं कुण करसे मूल ॥ ५ ॥ राता
 अधर ते विडु मरोल, जाणे जीह ते अमीनो
 घोल; चंदलर्में जीतलुं मधंक, कटि जोणो
 लाखीणो लंक ॥ ६ ॥ जन्नत पीन पयोधर कुंज,
 सदली साथल कदली थंज; फाली चोली सवि
 सिणगार, जाणे वीज तणो ऊबकार ॥ ७ ॥
 वाहन हंस विश्व विख्यात, ते सरसति त्रिज्ञुव-
 ननी मात; विण सरसति नवि कहीये जाण,

सरसति विण नहीं वेद पुराण ॥ ७ ॥ विनय
 विवेक वक्ता आचार, लक्षण लग्न लोक विवहार;
 माई अंकनी एकूकला, सरसति विण (ते)
 थाये आकला ॥ ८ ॥ आगे सिद्ध अनंता थया,
 सरसति विण सिद्धें नवि गया; सरसति विण
 न लाध्यां ज्ञान, विण सरसति नवि पामे मान
 ॥ १० ॥ सरसति मुगति तणुं ढे बीज, कूरुंहुवे
 तो आपुं धीज; ड दरशण पाखंर डन्नवे, ते
 सधबां सरसतिने कवे ॥ ११ ॥ जेहने वयणे
 सरसति वास, ते खाये गिर्क्रआना ग्रास; जेहने
 सरसति मुखने मिलि, ते मूरखमांथा जाये
 टखी ॥ १२ ॥ सरसति माने मौटा राय, सर-
 सति विण नाणुं न कहाय; मांहि लखमी हुए
 खरी, न हुए सरसति जो सिर धरी ॥ १३ ॥
 जरह ज्ञेद पिंगलनी वाण, तर्क ढेद ज्योतिषनी
 खाण; धर्म कर्म बोद्ध्यां संसार, ते सवि सरस-
 तिने आधार ॥ १४ ॥ तुं ज्ञारति तुंहिज जग-

वती, तुं पदमा तुं पदमावती; तुं योगिणि तुं
ज्वालामुखी, तहारे तेजे त्रिन्नुवन सुखी ॥ १५ ॥

॥ छुहा ॥

सायर जल लवथी अधिक, ते तारो चंडार;
त्रूठी कविजन कोकिने, कूणे न लझो पार ॥ १ ॥
सवि कहिने दिये वयणरस, तें आप्यां आज्ञरण;
कविजन बैठा केलवे, ते हेतेता वर्ण ॥ २ ॥ ताहरी
परि तुंहिज लहे, तुज चरणे मुज वास; मुनि
द्वावण्यसमय जणे, पूरे मनची आस ॥ ३ ॥
करजोमी एतुं कहुं, अहनिश करवी सार; रखे
मात अधवच रहे, विमल रास विस्तार ॥ ४ ॥
अल्ली न जंपुं आस तुं, (अने) माया न कङ्ग
मात; कांश जे अहार हुं कवु, ते सवि तुज पसाय
॥ ५ ॥ अणजाणतो अनेक परे, जं जं बोले बाल;
माता मुख हुलावती, तं तं करे रसाल ॥ ६ ॥ कहे
सरसति वलतुं वयण, जगत म आणिस त्रांत;
विमल मंत्रि गुण गायतां, हुं आविश एकांत ॥ ७ ॥

अंगज तोरे अवतरी, बोलि सुवर्ण विशाल; नव
नव वाणी वयण रस, पूरीश तारी आस ॥ ७ ॥
कवण विमल ते किहाँ हुउ, बोलुं तसु उतपत्त;
धर्म काज कीधां जिशां, चतुर सुणो एक चित्त
॥ ८ ॥ चिहुंसें जोयण आपणे, जोयण एक प्रमाण;
जोयण लाख जे देवकां, जंबू ढीप वखाण ॥ ९ ॥

॥ ढाल ॥ २ ॥ चोपाई ॥

जरत खंड बाहिर जयवंत, सोवनमय पर्वत
हिमवंत; एक सहस्र बावन जोयणे, बार कला
पुहलपण गणे ॥ १ ॥ शत योजन ऊँचो ते होय,
तसु उपरे पदम झह जोय; निर्मल जल कीरो-
दक जिसुं, दश जोआण ते ऊँझुं इसुं ॥ २ ॥ पंच
सयां पुहलुं मंडाण, जोआण सहस लंब परिमाण;
तेहनुं वारि न विणसे किमें, तलि तास पेखो
वज्रमें ॥ ३ ॥ तेणे पद्म झह लखमी तणे, कनक
कमल ढे कविजन जणे; वास तणो तिहाँ स-
यल विवेक, लांबुं पहोलुं जोआण एक ॥ ४ ॥

जलमांहि दश जोआण रह्युं, दोई कोस जल
 उपर कह्युं; परिधि जोआण त्रण जाऊ लही,
 नीरज मूल वज्रमें सही ॥ ५ ॥ रिष्ट रत्न मझ
 कांडुं घडयुं, नाल रत्न वैमुर्ये जडयुं; बाहिरञ्ज्य-
 तर वर्ण विचित्र, कनक रत्न मझ बोद्यां पत्र ॥
 ॥ ६ ॥ रक्त वर्ण जिसि वर्णिका, कोस रूप सोहे
 कर्णिका; लंब पुहल बोद्या दोइ कोस, उंचपणे
 एकज बोद्येस ॥ ७ ॥ सोइ चक्रेसरि वृत्ताकार,
 त्रण कोस जाजा विस्तार; कमल कर्णिका विच
 अन्निराम, लखमी वास ज्ञवन ते राम ॥ ८ ॥
 कोस लंब पुहलपण आध, उंणुं कोस उंच ते
 लाध; कमला मंदिर वर्खाणीये, त्रण बार त्रिहुं
 दिशि जाणिये ॥ ९ ॥ उत्तर दक्षिण पूरव जणुं,
 पंच पंच शत उंचा धणु; धनुष अढीसें पुहलां
 बार, बोद्युं त्रिहुंदिशि तणुं विस्तार ॥ १० ॥
 ज्ञवनमध्य मणिमयकोटमी, (तिहाँ) शश्यायें श्री
 देवी चडी; दीनकरनी परें तेजे तपे, त्रिहुं
 ज्ञवन चाल्ले नवि ढपे ॥ ११ ॥ वर्मे कमल श्री

रहे रखवाल, त्रीस सहस्र सुर जाकजमाल; सोल
 सहस्र कमल कुंमली, आगल त्रण वलय ढे
 वली ॥ १६ ॥ पहेले वलये लाख बत्रीस, बीजे
 वलये लाख चालिस; त्रीजे कमल लाख अड-
 ताल, रहे सुर सेवक मंदिर माल ॥ १७ ॥ ए
 आगमनुं एहुं मतुं, ए बोद्धुं ढे सवि शास्वतुं;
 कहुं कमल सवि थयां जेटलां, सावधाने सुण-
 ज्यो तेटलां ॥ १८ ॥ एक कोड वीस लाख व-
 खाण, उपर सहस्र पंचास प्रमाण; एकसो वीस
 अधिक वली जोय, लाडि कमल सवि संख्या
 होय ॥ १९ ॥ इणी परे लखमी देवी तणी,
 कवि कहे अबर ऋद्धि ढे घणी; एक वार कृत-
 युग अवतार, संपर्त्ति सुर लोक मजार ॥ २० ॥
 ईश्वे तव अर्धासन दीध, मात मया अम उपर
 कीध; कद्यपवृक्ष कुसमांची माल, लखमी कंठ
 ठवी सुरसाल ॥ २१ ॥ आद्युं बीमुं जे कर तणुं,
 ईश्व्राणी गुण गाये घणुं; अति सनमानी पाड़ी
 वले, पकी माल दीर्ठी तरु तले ॥ २२ ॥ विमल

माल परिमल विस्तरे, जमर जला गुंजारव करे;
 लखमी जाणे अति अज्जिराम, ए काँई ठे उत्तम
 गाम ॥ २६ ॥ महारी माल न त्रुटे किमें, जो
 त्रटक त्रूटी ईणे समे; काँई महिमा थानक तणो;
 लेइ परिवार रही आपणो ॥ २७ ॥ दिशि दे-
 खीने वाध्यो मोह, थानक प्रत्ये चडाव्यो सोह;
 देव प्रत्ये दीधो आदेश, नीपाडे गढ पोख प्रवेश
 ॥ २८ ॥ वारू वन वार्की अज्जिराम, वाव सरो-
 वर सुंदर ठाम; मंदिर मोटां कीधां घणां, जाली
 गोख जन्मित बारणां ॥ २९ ॥ सस चूमि सोहे
 आवास, मांहिं व्यवहारीना वास; घरसुंदरी
 मुख मीठी जाख, जाणे साकर सरसी झाख ॥
 ॥ ३० ॥ सरली सेरी नवि सांकडी, खार्इ
 वलिणि वली वांकडी; चउरासी चहुटे मंमाण,
 मांमवीआ ते मागे दाण ॥ ३१ ॥ जिनप्रासादे
 मन मोहीये, नाटक नाच गीत सोहीये; साल
 दाल जोजन घृत घोल, बेठा करे कथा कब्बोल ॥
 ॥ ३२ ॥ रामा रंग रमे सोगरे, देतां दान न

ज्ञाजे हरे; नाचे रंज तिलोत्तम जोड, कुतिगि-
 आनां पहोंचे कोड ॥ ३३ ॥ पंच शब्द वाजे
 निसान, नगर सवे मुकाव्यां मान; लोक तणुं
 नवि लहिये पार, वस्युं नगर नव जोअण बार ॥
 ॥ ३४ ॥ मणि माणिक सोनानी कोड, जरीआं
 घर नवि दीसे खोरु; राज लोक राजा आपीयो,
 पुण्यवस लोक पाटण आपीयो ॥ ३५ ॥ ईद
 चंद नर नायक तणां, आव्या वली वधावा
 घणा; उडी गूळी गयणि अनेक, तलीआ तोरण
 तणा विवेक ॥ ३६ ॥ देव ऊंदज्जि जग वागी
 जाम, प्रगटयुं पुण्यपाल तव नाम; वासी नगर
 लाभि मन हसी, पदम झहे जश्व वासे वसी ॥
 ॥ ३७ ॥ कोइ नवि मागे नर कहि कन्हे, घर
 जर्द्दने कीजे विनये; मंदिर तेडी दीजे दान,
 जुउ उत्तम युगतणुं मंकाण ॥ ३७ ॥ वोद्यां
 वरस सतर जो लाख, उपर सहस अठावीस
 ज्ञाख; कालें कृतयुग आओ कयों, त्रेतायुग त्रिजु-
 वन विसतयों ॥ ३८ ॥ लखमी लीला दिन

नीगमें, कृतयुग पूरो जाएयो जिमें; रमल चर्के
 मन जावे जिहां, त्रेतामांहिं पधायाँ तिहां ॥४०॥
 मणि माणिक रत्नावली जड्यो, त्रूट्यो हार
 ज्ञूमि जर्झ पड्यो; रव्यां रतन नगरीमां गयां,
 लेतां लोक अखुटी थयां ॥ ४१ ॥ एक कूनां ने
 रखीआमणां, लीला लखमी दीधां घणां; अवर
 लोक आवे उलट्यां, वीणे वेग न दीसे घट्यां
 ॥ ४२ ॥ घर बेरां देशाऊर फट्यां, रतन अमु-
 लिक आवी मट्यां; कर्ष्णे प्रगट्यो वयरागर ठाम,
 रत्नपुर ए करुं नाम ॥ ४३ ॥ बार लक्ष सहस
 रुप्पनवे, त्रेता वरसज एतां वहे; घर आव्या
 देई बहु मान, त्रेता युगमां दीजे दान ॥ ४४ ॥
 बेरी लाड दिमाने चडी, जोऊं नगर घनी
 अधघडी; करजोनी पाय लागे राय, पाडी पदम
 सरोवर जाय ॥ ४५ ॥ त्रेता युग थयो विसराल,
 आव्यो छापर पमतो काल; महाकुं नगर रखे
 सीदाय, लाडि पुहति तिणे राय ॥ ४६ ॥ जय
 जयकार हूउ जगमांह्य, प्रगट पधायाँ लखमि

माय; दानी मानी ज्ञानी लोक, आनक आनक
 मलीआ थोक ॥ ४७ ॥ लिजे किजे बहु चेटणां,
 मणि माणक बहु सूखां घणां; जरी ग्राव कुस-
 मांची कोरु, श्री चेटी सज्जन करजोड ॥ ४८ ॥
 माता जखे पधार्या तुह्ये, आज सनाथ थया हुं
 अह्ये; नालिकेर नारंगि डाख, महेव्यां फल
 फोफखना लाख ॥ ४९ ॥ मेवा मोदकनां माटखां,
 चंदन चूआनां वाटखां; पान पुराणा नागरवेल,
 वाही अगर कपूरि रेल ॥ ५० ॥ श्री संतोषी
 जगते करी, कंठ हुंती जे माला धरी; ते आली
 आसिका विशाल, श्री थिर थाप्या श्रीश्रीमाल
 ॥ ५१ ॥ वेगे वधावी हरखी सिरी, पुहती पदम
 सरोवर पुरी; माल एक ने महाजन बहु, वदे
 वाद जन जोई सहु ॥ ५२ ॥ एक जणे नहीं
 आपुं अह्यो, एक जणे नवि लेशो तुह्यो; एक जणे
 वरि माहकं ककं, पण हुं पाठो नहीं उसकं ॥ ५३ ॥
 चैट तणुं जिहां लागु लाग, एक जणे अह्य शीषु-
 जाग; स्यां मोटां स्यां नान्हां बाल, जागे जलाति

लेशुं माल ॥ ५४ ॥ एक जणे कटका किम
 थाय, एक जणे ए लेसे राय; जेट जेद जु न
 कहत अह्मे, तो किम लखमी जेटत तुह्मे ॥ ५५ ॥
 एक जणे सहु आव्युं साथ, माल समरपी
 महारे हाथ; महारे मस्तक मोटुं कर्म, सवि कहिने
 मन लागो मर्म ॥ ५६ ॥ त्रटकी जटकी उद्ध्यो
 साथ, माल जणी के वाहे हाथ, वडा जणी जो
 दीधी शोज, तुज डोकरने वाध्यो लोज ॥ ५७ ॥
 जारवहा सिर महेद्यो जार, तो शुं जारवहा
 जंकार; वडो करी बेसायो आज, तो शुं तुह्म-
 घर आव्युं राज ॥ ५८ ॥ हाथे हुई अंगुलमी चार,
 अंगुरो पांचमो विचार; एक एक विण न सरे
 काज, पांच तणे मेलावे राज ॥ ५९ ॥ हाक्यो
 ताम हसीने रह्यो, बुद्धिविण बोल वरांसे कह्यो;
 वक्षपणथिकु वरांशो मूल, हुं महाजनना पगनी
 धूल ॥ ६० ॥ बोले बोले वाधे राड, कांटे
 कांटे वाधे वाड; एक जणे कहीए एटलुं,
 मांहो मांहे प्रीगे जबुं ॥ ६१ ॥ एक

जणे हुं जांजुं वाद, नीपाउ श्रीनो प्रासाद; थापो मूरति ए धन वर्के, बाझनां फूल बाईने चडे ॥ ६२ ॥ सुएयो बोल श्रवणे जेटखे, सवि कहेने सरखुं तेटखे; चेटणे जाग ढे जेह तणा, रह्या सोइबी जाग्या घणा ॥ ६३ ॥ जेट तणी लखमी वावरी, श्री प्रासाद सुरंगु करी; थापी मूरति महूरत जोइ, लखमी लक्षणवंती होइ ॥ ६४ ॥ वाजे जँगल जेरी ताल, जेट तणी ते श्री-श्रीमाल; कर सौहासण सोवन थाल, ते उपर ते मेव्हीमाल ॥ ६५ ॥ आगल मलीआ महाजन थाट, रंग तणो उघाड्यो घाट; नवि करमाये नितु नव नवी, श्रीमाली श्री कंठे ठवी ॥ ६६ ॥ छापरमांहिं हूइ थापना, जेहने जय टखीया पापना; श्रीगोत्रज श्रीमाली जणी, करे चिंत प्रासादह तणी ॥ ६७ ॥ छापरमांहिं इस्यां ढे मान, दीजे मानव माग्यां दान; त्रीजे जुग श्री करे संजाल, नगर नाम दीधुं श्रीमाल ॥ ६८ ॥

(१५)

॥ वस्तु ढंद तथा चोपाई ॥

बहि आपि लभि आपि ज्ञाति श्रीश्रीमाल,
नगर नाम श्रीमाल तव; रयणमाल अगग्न
प्रसिद्धो; सकल ज्ञाति शृंगार धुरि, अचल नाम
श्रीमाल दीधे; लभि जणे निर्धन नही, हुं तुह्य
गोत्रज जेण; श्रीश्रीकार सुअप्पीआ, श्रीश्री-
माली तेण ॥ १ ॥ खंड खंड मति डे निर्मली,
जणतां गुणतां संपत वली; मुनी लावण्यसम-
यची वाण, एटले पहेलो खंड वखाण ॥ २ ॥
सर्व गाथा ॥ एष ॥

इति श्री विमल मंत्रि मनोहर प्रगट प्रबंधे,
नव खंडे सरस्वती वर्णन, लहमी चरित्र, कृत
युग त्रेता प्रमाण, श्री श्रीमाली ज्ञाति स्थापना-
धिकारे प्रथम खंड संपूर्णम् ॥

(१६)

॥ खंड २ जो ॥

॥ दुहा ॥

पदमति परिमल पूरीजं, जिम सायर सलि-
खेह; तिम श्रीमालति पूरीजं, विवहारी सब
खेह ॥ १ ॥ जिहां घर लह्नि न लप्नीये, नहि
करमें संतान; ते घर लेखे न लेखीये, जिहां
घर दान न मान ॥ २ ॥

॥ ढाल ॥ १ ॥ चोपाई ॥

कोटमाँहिं कोटीधज वसे, उणा ते गढ
बाहिर खिसे; लाखीणा ते नेला थाय, इस्यो
न्याय डे नगरी माँझ ॥ १ ॥ ओहड रोहम जाइ
दोइ, रोहम बहु कोटीधज सोइ; ऊहम घरे
नवाणु लाख, जाइ सरसि घाली जाख ॥ २ ॥
बंधव तोरे पाय लागीये, एक लाख अह्ने
मागीये; कोटीधजनी पहोचे आस, जिम गढ-
माँहिं पुरुं वास ॥ ३ ॥ भेहमे न आवे केहने

साथ, तुहि धन नवि बुटे हाथ; कह्युं वचन तव
 कोपे चढ्यो, तुज पाखे गढ रह्यो ढे अज्यो ॥४॥
 जाइ तणो जरूसो हतो, उहम मन थयो उरतो;
 सुअण म मग्गो अंचलि उनि, मोटां माणस
 लागे खोडि ॥ ५ ॥ जाजे गति स्वर जीणो
 थाय, शरिर परसेवो जय मनमांह्य; दयामणो
 देखे सहु कोय, मग्गण मरण समाणो जोय ॥६
 चंद तणे ढे सुरज मित्त, घनियुं तेज तव अयुं
 चल चित्त; आव्यो सूरज घर करी आस, दोसे
 शसिकर पत्र पलास ॥ ७ ॥ अण तेमयुं नर पर
 घर जाय, मान मोहत नवि पामे राय; साहमुं
 काँई चके कबंक, सूरज तणे घर गयो मयंक ॥
 ॥ ८ ॥ तव उहम मन थयो निरास, माग्युं अर्थ
 न पुहती आस; आणी डंस रह्यो मनमांह्य,
 एणे अवसर जुउ कर्म पसाय ॥ ९ ॥ नगरमांहिं
 राजानो पुत, गर्वे मागे ग्रास बहुत; राउ न आखे
 माग्यो ग्रास, कहेतां डश्ल हुआ डम्मास ॥१०॥
 जणे मंत्रि नूपति अवधार, कुंअर मनावो वडे

विचार; नान्हुं सिंहतणुं बाचकुं, मोटा मय-
 गबथी ते वकुं ॥ ११ ॥ राय जणे रूरे स्युं हशे,
 जाणे उवस काँई वासशे, नवला यौवन नवला
 वेश, काँई न वासे नवला देश ॥ १२ ॥ माथु
 मूलग काढयुं जेह, पठे तृणुं नवि त्रूटे तेह;
 तरुणां तेज सूरज सारखां, लहीये पुक्षप तणां
 पारखां ॥ १३ ॥ किस्युं करशे महारे ग्रास, बेठा
 रहो आपणे आवास; एहने काँई आलुं आज,
 बीजा बेटा मागे राज ॥ १४ ॥ महारे बेटा सवे
 सारिखा, जुरे कर्म तणां पारखां; धन उपार्ज
 खार्ज सवे, गाम ने ग्रास न आलुं जवे ॥ १५ ॥
 सोब वरसनो बेटो जेअ, धन जोगवे पितानुं
 तेअ; ते कुब मंडण कवि म वखाण, पुत्र रूपे ते
 रणीर्ज जाण ॥ १६ ॥ कुंअर तणे काने श्रुति
 पक्षी, नगरमांहिं हवे न रहुं घक्षी; जमे रोस
 जर नावे घाट, कुंअर पहोतो उहड हाट ॥ १७ ॥
 उहड आसन मेहेकी करी, बेठो राजनीति
 श्रणुसरी; पाला पुहता आणे ग्राम, किंशुं अणुरूं

तहारे स्वाम ॥ १७ ॥ कहे कुंअर तव मननी
 वात, ईशां कथन मुज बोखे तात; परहुंसि
 पूरीया बे नटोल, साल सरीखा साखे बोल ॥
 ॥ १८ ॥ एके सुत्रि थया तव बेज, वाट सरिखुं
 संबल बेज; घेरे मोकलावी चाढ्या जिसें, मारग
 शकुन सबल हुए तिसें ॥ २० ॥ पहिलो मयगल
 मलपतो मद्यो, व्यवहारी दक्षण कर वद्यो;
 मंगल ज्ञाती सामी नार, जाट वधावे जय
 जयकार ॥ २१ ॥ जदो ज्ञाती योगिणि मली,
 तो दक्षण ज्ञयरव कलकली; खर डाबो ने डाबी
 देवि, सबलो सुणहु राबु लवे ॥ २२ ॥ हरण
 अधूरां जमणां जाय, पहेले पहोरे पनोतां माय;
 सांड तुरी ने दक्षिण चास, वामा वायस पूरे
 आस ॥ २३ ॥ डाबां लाली बोढ्या जाम, कुसली
 कुंअर हरखिजे ताम; शकुन गंठि बंधी दृढ करी,
 मेहेले पंथ घणा परहरी ॥ २४ ॥ वाट घाट
 जोता मन रंग, चाले चंचल चतुर तुरंग; अति
 पोढा पीआणा कीध, पास्यो सिंधु देश प्रसिद्ध

॥ ३५ ॥ राऊ ज्ञेयो जइ रठातणो, गाकुर गाम
 गाम दिअनो; रहो राज प्रूरु मन रूबी, कहे
 वाणी कुंअर कुंअली ॥ ३६ ॥ अहो न आव्या
 लेवा ग्रास, जाणु उवस वासु वास; चूमितणो
 जिहां न हुए धणी, गाम देखाडो ते हित जणी
 ॥ ३७ ॥ जोइ राऊ विमासे ताम, गाकुर विना
 न देखे गाम; पश्चिम दक्षिण प्रूरव जणी, जोतां
 जोयु उत्तर जणी ॥ ३८ ॥ देश घणानी आवी
 संधि, एक थलीउं रे तेहने कंधि; अरे सदैवत
 अह्य घर तुरी, पुहचो तुरी लोई करी ॥ ३९ ॥
 जोतो जे थल आवे जाम, ताम तुरंगम करी
 प्रणाम; चिंती जोग करे जे जलुं, आठ पुहर
 मेछ्हे मोकलुं ॥ ४० ॥ हयवर चंपे जेती सीम,
 पैँ पागो आवे जिम; वेगे वधावे मुगता फले,
 नगर वासजे तेणे थले ॥ ४१ ॥

॥ वस्तु ढंद ॥

कुंअर चाव्यो कुंअर चाव्यो, तुरीअ सोई साथ;
 उहन सरीसो आवीयो, तेणे गमे ते तुरीअ

राखे, हयवर मेहेलिउ मोक्खो; अठ पुहर थल
 जूमि रखखे, उवसि वास वसावीउ; नगर नाम
 ऊएस, मुनि लावण्य समय जणे, धन धन उदय
 नरेस ॥ १ ॥

॥ (ढाक २) चौपाई ॥

वास्युं नगर जिसुं सुरखोक, धने धनद समाणा
 खोक; पोढां मंदिर पोखी पगार, वास नगर नवि
 खहीयें पार ॥ २ ॥ चिहुं दिशि तबीआ तोरण
 बार, अमरी कुमरी नाचे नार; चोरासी चोहटां
 जुजुआं, वाफि वाव सरोवर कूआ ॥ ३ ॥ घर
 घर नारि रंजा जिसी, साकर वाणी बोखे हसी;
 राजगृह रुक्मां ऊगमगे, उहडना घर गढ मूखगे
 ॥ ४ ॥ पूरे थको तेज्यो परिवार, उहरु नगर
 तणो सिणगार; राजमुद्रा पहेरावे राज, उहडनो
 वाधे जसवाऊ ॥ ५ ॥

॥ ऊहा ॥

जे जे चिंत्या बोखडा, ते ते चड्या प्रमाण;
 जाई सरीसुं रुसणुं, नवि जागुं निरवाण ॥ ६ ॥

उत्तर दक्षिण पूरवि, पश्चिम केरा लोक; नगर
 वश्यां ते निर्मलां, जिम तक्खमाहिं अशोक ॥ २ ॥
 कोटी धज कोटे वसे, बाखीणा लख जोई; नगर-
 मांहिं महिमा ईश्यो, नर निर्धन नही कोई ।
 ॥ ३ ॥ उहड घर एक धेनु ढे, ते जव चरवा
 जाय; कीर ऊरे जाबल जरे, नितु नितु तेणे
 गाय ॥ ४ ॥ दोही ते छुजे नही, जोतां जाएयो
 मर्म; पास जिनेसर प्रगटिआ, उहरु अम्भुत कर्म
 ॥ ५ ॥ उहड निसि निजाजरे, सपनंतर सची
 आवि; आवी देवी ईम जणे, हुं तुज पुण्य
 प्रज्ञावि ॥ ६ ॥ संतुष्टी उहड सुणे, तुज समो-
 पिं राज; नगरनी रखवालि हुं, परतक्ष आवी
 आज ॥ ७ ॥ उस वंसनी आपना, श्री जिनवर
 प्रासाद; पासे मुज मंदिर करे, वली सुणावी
 साद ॥ ८ ॥

॥ चोपाई ॥

जाग्यो उहरु पुहतो राज, कहो महेता पुह-
 ता सें काज; त्रैण वाणि सपनंतर तणी, हुं आव्यो

तुम कहेवा जणी ॥ १ ॥ सुणी वात मन रंज्यो
राय, ततखिण मेली सवि समुदाय; जिन प्रासाद
देविनुं गम, पररथुं उस वंशनुं नाम ॥ २ ॥

॥ वस्तु ढंद ॥

नगर वासिं नगर वासिं, नाम ऊएस;
उहड पोडिउ निझन्नरे, सुपन मध्य सची आवि
आवी; तेणे वचने प्रासाद जिन, देवी गम
निश्चल करावी; उस वंशनी थापना, ऊवसि
वसीआ जेण; उसवाल अरमकमन्न, कारण
कहीआ तेण ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

पुहतो वष्ट राय अवगणी, नवल हुउ श्रीमा-
लह धणी; आवे धाड धसंती घणी, नगर लोक
सवि थयोरे वणी ॥ १ ॥ आवे लूसे लगके हणे,
ते सरीसु नवि चाले कणे; खंज नगरने काढी
खवा, तेज्यो चक्रवर्ति पौरवा ॥ २ ॥ स्वामी
नगर वडुं श्रीमाल, ते सूसाये विण रखवाल;
इदा करो म लावो वार, जड लोकलो ज़ला जूजार

॥ ३ ॥ कटक मांहिं जे गाढा कटा, ते टाली
 कीधा एकरा; सुन्नट सहस दश केरी जोम, जे
 जाजे चुपतिना मोम ॥ ४ ॥ मन चिंतव्या मनो-
 रथ फव्या, व्यापारी ते ल्लेई वव्या; आव्या नगर
 ईशा असवार, जय जागो वरत्यो जयकार ॥ ५ ॥
 नगर थकी बाहिर उतर्या, उतारा प्रुरब दिशि
 कर्या; तिहाँ थानक अंबाई तणुं, करे लोक आरा-
 धन घणुं ॥ ६ ॥ रह्या सुन्नट विंटी प्रासाद,
 जाग्या वयरीना उन्माद; जिहाँ जिहाँ जाय
 तिहाँ जय वरे, अंबाईनी उलग करे ॥ ७ ॥
 आव्यो दिन दीवाली तणो, मंडे जट उच्छव
 अति घणो; महा पूज मंगल आरती, त्रूठी
 अंबाई महासती ॥ ८ ॥ मया करे अंबाइ मात,
 रयणीमांहिं गढ कीधा सात; ए साते पड
 सबलाँ इशाँ, वयरी ज्ञेद करे नही किशाँ ॥ ९ ॥
 जो तुम्हे मानि महारी आण, तो वसवा आप्या
 अहिराण; खंध तुम्हारी कीधो वास, वेगे वालो
 वयरी धास ॥ १० ॥ चढे कटक वयरीने नडे,

जे वंका ते पाए पके; मोटे मंदिर कीधा वास,
अंबाई नितु पूरे आस ॥ ११ ॥ नगर थकी पूरव
दिशि रह्या, प्रागवाट तेणे कारण कह्या; डंक
कलस सिर दीधी धजा, थापी अंबाई गोत्रजा ॥१२
॥ वस्तु रंद् ॥

नगर निर्मल नगर निर्मल, सहेजे श्रीमाल;
जय जटे जट मोकद्या, सबल सहस दश जोडि
किधा; चक्रवर्ति जे पौरवा, तासु पुत्र पुहर्विं
प्रसिध्धा; अंबाई थिर थापीआ, अति उष्वव
उद्घास; प्रागवाट तेणे कारणे, वसीआ पूरव
पास ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

क्रमे क्रमे जाति हुई ढे घणी, वडी झाति
श्रीमाली (१) तणी; पोळआड (२) प्रगद्या
उसवाल (३), गूजर (४) डीकु (५) डीसा-
वाल (६) ॥ १ ॥ खडायता (७) खंडारा (८)
खंडोल (९), काकुरा (१०) कालीका (११)
कपोल (१२), नाश्वर (१३) नागर (१४)

नाणावाल (१५), प्रौढ लाड (१६) लामूआ-
श्रीमाल (१७) ॥ २ ॥ हारह (१७) हरसुरा
(१८) हुंबडा (१०), श्रीगुड (११) जाल-
हुरा (११) जागडा (१३); धाकडीआ (१४)
जडीआ (१५) चुंगडा (१६), ब्राह्मणा (१७)
बीथु (१७) वायडा (१८) ॥ ३ ॥ गोचू (३०)
अमालजा (३१) गहिगहिआ (३२), मोढ
वली (३३) मांडलीआ (३४) कहिआ; पंचम
पुष्कर (३५) जंबूसरा (३६), सुहमवाल (३७)
ने मंडेढेउरा (३७) ॥ ४ ॥ अठिति (३८)
अठितिवाल (४०) सुरहिआ (४१), माथर
(४२) कंबोजा (४३) करहीआ (४४); पोरुआ
(४५) सोररीआ (४६) सही, पद्मीवाल (४७)
झाति वली लही ॥ ५ ॥ मडांहडा (४७)
मंडोरा (४८) जाण, मेवाडो (५०) वाढमीक
(५१) वखाण; डांचा (५२) चित्रावाल (५३)
बथेर (५४), नरसिंगवुहरा (५५) सखंडेर
(५६) ॥ ६ ॥ जामू (५७), नागझह (५८)

नी झाती, उग्रवाल (५४) बाबर (६०) नी
जाति; धणुरा (६१) वैसुर अस्थिकी (६२),
अष्टवगी (६३) के पद्मारकी (६४) ॥ ७ ॥
गोखवाल (६५) नागुरा (६६) नरा, तेरोटा
(६७) साचोरा (६८) खरा; जोडेडा (६९)
जेराणा (७०) पाहि, नीमा (७१) झाति वडी
जगमांहिं ॥ ८ ॥ कथ्रोटीआ (७२) कोरंटाल
(७३), दाहिल (७४) सोनी (७५) सोध
मयाल; राजसखा (७६) ने लुहरीसखा (७७),
वडीसखा (७८) ने वलीदोसखा (७९) ॥ ९ ॥
सूराणा (७०) राजुरा (७१) जोई, मेलीतवाल
(७२) मंडोरा (७३) सोई; आणंडुरा (७४)
न गणे रेख, वली झाति वागमुआ देख ॥ १० ॥

॥ वस्तु ढंद ॥

झाति निर्मल झाति निर्मल, झाति निःकलंक;
झाति वडी सहूको तणी, झाति कोई न्हानी
म जाणो; जे अवसरे वित वावरे, वसुह मध्ये
तसु वडो वानो; झातिमांहिं नर केटला, सकल

झाति सिणगार; बिक्रद बोलावे बंदीजणह,
महाजन राय साधार ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

बोद्ध्या वर्ण विशेष अढार, तेहनो केतो कहुं
विचार; वर्ण अढारे सहु मुख कहे, विगत विवेके
विरक्षा खहे ॥ २ ॥ ब्रते करीने ब्राह्मण झाति,
करि हथीआरे क्षत्रि जाति; करसणकारि वैश्य
कहाय, नाटकीया नर शुद्ध ज्ञाय ॥ ३ ॥ ब्रह्म-
चर्य पाले तप करे, कांकरी कनक समी मति
धरे; सर्व जीवनी आणे दया, सकल जाति ते
ब्राह्मण कह्या ॥ ४ ॥ शूरवीर विक्रमनो धणी, बहु
आरंज परिग्रह जणी; निर्दय कर हथीआर
घखाण, सकल झाति क्षत्री अहिनाण ॥ ५ ॥ करसण कर्म सकल व्यवसाय, सकुली डाह्या
पंचित मांहिं; जाणे कला करे व्यापार, सकल
झाति जो वैश्य विचार ॥ ६ ॥ मूर्ख अवसर
मारे अंग, नाचकर्मि नाटकनो रंग; जेह नाराच
नखर देखीये, शुद्ध सकल जाति पेखीये ॥ ७ ॥

ब्रह्मा मुखथी ब्राह्मण हूआ, बाहू थकी ते दात्री
 हुआ; वैश्य हृदय उत्पति वखाण, प्रगत्या शुद्ध
 पायथी जाण ॥ ७ ॥ कंदोई काठिआ कुंजार,
 माली मर्दनीआ सूत्रधार, चेंसाईत तंबोली सार,
 नुमो नाक्ख सुण सोनार ॥ ८ ॥ गांठा ठीपा ने
 खोहार, मोची चर्म करे व्यवहार; ए चिहुं उपर
 बोध्या सही, पंच जाति ए कारु कही ॥ ९ ॥
 जेहनो विवाह जेहजुं मखे, तेहनी झाति तेहमाँ
 जखे; नीचकर्मि अति नीच कहाय, वर्ण अढार
 कह्या हिंदू मांह्य ॥ १० ॥ के जिनवर के ईश्वर
 ध्याय, के ब्रह्मा के गोविंद गाय; वर्ण वखाएया
 मारग रह्या, असुर वर्ण ए अलगा कह्या ॥ ११ ॥
 नव नारु ने काक्ख पंच, वर्ण चारना जोई प्रपंच;
 एटखे मखिआ वर्ण अढार, चाले सकल लोक
 व्यापार ॥ १२ ॥ बौध (१) सांख्य (२) नैआ-
 क (३) नाम, जैन (४) अने वैशेषक (५)
 ताम; जैमनीय (६) ड दरिसण जोय, मारग
 धर्म चलाव्या सोय ॥ १३ ॥ ड दरिसणे ए वरते

वेद, सोल सोल एकेके ज्ञेद; सोल ठके ठन्नु
 पाखंक, प्रगट्यां पृथ्वीमांहिं प्रचंड ॥ १४ ॥ खंक
 खंक मति ठे निर्मली, श्रोता सांचलजो ए जखी;
 विमल मंत्रिने रासे जाण, एटदे बीजो खंक
 वखाण ॥ १५ ॥ सर्व गाथा ॥ ७७ ॥

॥ इति श्री विमल मंत्रि नव खंके सकल झाति
 नाम प्रगटीकरणे अष्टादश वर्ण व्यवस्था पट
 दरिसनान्निधानाधिकारे द्वितीय खंड संपूर्णम् ॥

॥ अथ ॥

॥ खंक ३ जो ॥

॥ चौपाई ॥

चोसर लहस आठ लख होय, छापर वरस
 विमासी जोय; छापर पूरो पहोतो सही, श्री
 उरी निन्नमाल तव थई ॥ १ ॥ चोझी युग हवे

लाभ्यो जाम, प्रगटयुं निन्नमाल तव नाम; कल-
 युग नाम कहेवाये सोय, ज्यां गुण कीधे अव-
 गुण होय ॥ २ ॥ ते कलयुग दोहिलो जगदीस,
 चार लाख ने सहस बत्रीस; वरस एटलां वडुं
 प्रमाण, सहेजे लहियें सेवा दान ॥ ३ ॥ नित्य धर्म
 ते पर्वे गयो, तप करवो ते कपटे थयो; राजा मन
 वंकडा अपार, ब्राह्मण हाथे ले हथीआर ॥ ४ ॥
 साच शोच नहीं सुहणा मांझ, पृथ्वी सदा
 सफल नहीं माय; लोक घणा ते लंपट थया,
 घर आचार हता ते गया ॥ ५ ॥ संत सीताये
 सविहुं परे, खाजे पीजे डुर्जन वरे; करे कर्म
 केटलां करोर, लूसे पृथ्वी पेसे चोर ॥ ६ ॥ पुत्र
 पिता न करे विलास, धणि श्रद्ध बेसे घरदास;
 वहूअर सवि बीटावीवाय, नवि लागे सासूने
 पाय ॥ ७ ॥ घर कई घर कइ मांडे वेढ, मोटा घरनी
 आणि ढेढ; कउअठ न करे घरनुं काज, सासु
 तणी नवि आणे लाज ॥ ८ ॥ सरंगट खोले
 फरंगट दीये, सासु ससराथी नवि बीहे; खिण

पेसे परण्याने कान, हाली कहुं अह्नारुं मान ॥
 ॥ ४ ॥ गोरू घर कुंआरा सात, केहनो तातने
 केहनी मात; रखे खपे तुंहिज घर जरे, ते खाई
 घर गालां करे ॥ १० ॥ आपण बेहुनो केहो वरो,
 मानो बोल अह्नारो खरो; माय बापथी थाँजे
 जुआ, धन मेलीने जरीये कूआ ॥ ११ ॥ रात
 दिवस रखस्युं घर जणी, किसि चिंत मावित्रह
 तणी; राड पीठ वलि पीहर तणां, आणी घर
 जरिसुं हुं घणां ॥ १२ ॥ मोटी जोटी माने
 मात, मुज पीहरनी मोटी वात; वहूआरुने
 बोले फस्यो, बापे बोलाव्यो रोसे जस्यो ॥ १३ ॥
 कहो काका करगर शी करो, श्युं करशो तेडिने
 अरो, वेगे वच्चर टाली वांकमो, तुहि तणो ठे घर
 सांकमो ॥ १४ ॥ बेटो बोले बांगम बोल, विनय
 गयो सिरमांहिं निटोल; में नवि चाले घरनो
 जार, करशुं अह्ने अगलो व्यवहार ॥ १५ ॥
 माय ताय तव पड्यां गळाण, पुत्रतणुं अह्ना
 टब्युं पराण; जोज्यो कदयुग करणी इशां, माय

ताय दुख सहिआं किशां ॥ १६ ॥ देव देह-
 रामे मान्या ज्ञोग, मात तात मिलिआ संयोग;
 पुत्र तणुं आव्युं आध्यान, ठठे मासे कर्युं पक-
 वान ॥ १७ ॥ जासक जिमण जिमान्युं सहु,
 गये रंग वधार्युं बहु; दश मसवाना दोहिलो
 धर्यो, जएयो पुत्र किम पोढो कर्यो ॥ १८ ॥
 पहिलुं माता मेहेके लाज, प्रगट पयोधर कीधो
 आज; प्रेमे पुत्र तणे मुख रव्यों, लेई खोले रोतो
 राहव्यो ॥ १९ ॥ जण जोईने जोगिणि गाय,
 धवल देई धूतारी जाय; दिनदो परें लाहो गुद्ध
 घृत, बोले मधुरां वचन अमृत ॥ २० ॥ माय
 ताय तव हरखे जर्या, धन वेची घर राखां कर्या;
 जोज्यो जन बेटानां हेज, माय बाप बिहुं अलगी
 सेज ॥ २१ ॥ बेटानां धोयां मख मूत्र, जाएयुं
 राखे स्ये घर सूत्र; जोली बांधी दीन बारमें,
 फूली फूई जासक जिमे ॥ २२ ॥ साजण हरख्युं
 हिअरे हस्युं, नाम रव्युं नारायण जिस्युं;
 मस्तक टोपी मदफू तर्णी, करि कड़की ते फई-

अर चण्डी ॥ २३ ॥ मोटां मांदलीआं वांकरी,
 पाय तणे माने मोजडी; अलजईआं आएयां
 आंगलां, काने कनक तणा वेढला ॥ २४ ॥ पाये
 धूघररी घमघमे, बालुअडो ते अंगण रमे;
 साहमुं जोई करती काम, माडी हैके धरावे हाम
 ॥ २५ ॥ जइ वलगे आलिंगन अडे, भ्रेमे पूरो
 पानो चमे; धसट करी धवारे माय, पालण्डे
 पुहढानी जाय ॥ २६ ॥ करे काम हालरनां
 गाय, माता हइके हरख न माय; पोढो आतो
 पगलां जरे, पंच वरस जब वुले परे ॥ २७ ॥
 मात तात तव करे विचार, बेटो आव्यो कुख
 सिणगार; काँई उठव कीजे नवो, सुतज निशाले
 पाठवो ॥ २८ ॥ मूर्ख पुत्र न आवे काज,
 मूरख कोई न आवे राज; हंस मांहे बग बेरो
 जिशो, पंडित पासे मूरख तिशो ॥ २९ ॥ मे-
 द्या साजन केरा थाट, मोदक करीने जरीआं
 माट; साल दाल प्रीसे बुत्ते घोल, पांते बेरा करे
 कद्दोल ॥ ३० ॥ चूआ चंदन फोफल पान,

मंडप मोटा दीजे दान; जरीआ सुंडल्ल धाणि
 चणा, साथे खक्कीआ खीधा घणा ॥ ३१ ॥ फूल
 तणा तव जस्या पगर, जोवा मद्युं तव सारूं
 नगर; खुंप जरावी घोरे चडे, जुंगल जेरी जबी
 तमतडे ॥ ३२ ॥ चाले महाजन मोटे जंग, सुत
 निशाले पुहतो रंग; अध्यारू आगल जई रहे,
 पाटी खक्कीउ लेखण लहे ॥ ३३ ॥ कर जोमावी
 राख्यो ध्यान, कह्यो मंत्र सारस्वत कान; सकल
 शास्त्र धूरिमाइ लखी, निशालीआ करिआ सवि
 सुखी ॥ ३४ ॥ आप्या खडीआ सवि सूखडी,
 गाये गोरी गर्वै चक्की; पहिलां मेहेलाव्यां पोती-
 आं, पंडित पहिराव्यां धोतीआं ॥ ३५ ॥ सूत्र
 सूत्र मागे आरंज, पंडित मांझ्यो मोटो दंज;
 लोन्नी हुए बांनणनी जात, पंझ्यो ताके घर
 मीरात ॥ ३६ ॥ जणतां अक्कर न चरे मुखे,
 जाए पंछ्यो मारे रखे; डानुं विग्रानुं चोरी करे,
 पुत्र पंछ्यानुं घर जई जरे ॥ ३७ ॥ पुत्र पढाव्यो
 लखमी माट, वाणि सीखवा मेहेल्यो हाट

परणाव्यो जब पोढो थयो, आतुं पोतुं खरची
रह्यो ॥ ३७ ॥ तालुं त्यां सुधी प्रीत रहे, ज्यां
कुंची मारग नवि लहे; कुंची सरखी आणी वहु,
घर नंगाणुं पाडयुं वहु ॥ ३८ ॥ रात दिवस
नुपुर हुंसीजे, सोनाने कोले पोसीजे; एणी परें
कीधुं घरनुं फेड, बेटे नीपायुं नीमेरु ॥ ४० ॥
आज अह्नारुं वडपण इस्युं, ए बेटो बोले रे
किस्युं; वलतुं बोले सामो खसे, जई बेटो अने-
थो वसे ॥ ४१ ॥ वहुअरनां तव माग्यां पड्यां,
मन चिंतव्या मनोरथ चड्या; सासू बेसे पडती
पाट, वहु बेसे खुंखारी खाट ॥ ४२ ॥ तुळ्ये जुर्जे
कलयुगनौ व्याप, विस्वा अढारज वरते पाप;
धरती दोढ वसो धर्म जाण, सत्य वली अध
वसो वखाण ॥ ४३ ॥ साठ वरसना डोसा जेह,
तरुणी कन्या परणे तेह; खत्री बेसे वाले गाय,
म्लेच्छ वली मुकावे धाय ॥ ४४ ॥ न गणे घर
मांटी कुण मात्र, नारि उजायें करवा जात्र;
घरनां बालक मेल्हे बहार, चपलपणे हींडे सं-

सार ॥ ४५ ॥ गुरु सुधा नवि दे उपदेश, चेला
 आणे गुरुस्युं खेद; योगी योगिणि नकटां
 आय, जुरे कलियुग तणो पसाय ॥ ४६ ॥
 मांकमुकुकड किंनर वहे, योगी योग मारग नवि
 लहे; व्रत नवि पाले सुधा व्रती, अधवच गांकी
 जाये यति ॥ ४७ ॥ गुरु चेला चेली महासती,
 करे वात जेमनी ज्ञावती; आप आपणा श्रावक
 कहे, मारग अवर अनेरा रहे ॥ ४८ ॥ यापण
 आपी हाथोहाथ, नवि आले जो आवे बाथ;
 परस्युं प्रेम घणां तुसणां, बंधव सजन साथे
 क्लसणां ॥ ४९ ॥ अद्वप द्वीर ते मेहेले गाय,
 उत्तम मध्यमने घरि खाय; वारु ब्राह्मण
 हेरां करे, लोने अधम हेरे कर धरे ॥ ५० ॥
 चोवटीआ थापे अन्याय, लिये लांच हरखे
 मनमांद्य; कर सोवन जलकावे वेढ, वारु वणिक
 वोहरावे ढेढ ॥ ५१ ॥ कलयुग वात असंजम
 करी, लेश वित्त वेचे दीकरी; वारबलमीने धावे
 गोय, ए दृष्टांत हुआ कलिमांद्य ॥ ५२ ॥ छ

दरशण ते गांदा करे, जाणे पात्र अह्यारां चरो
 उत्तम नमे नीचने पाय, वरते वरस वीसासो
 आय ॥ ५३ ॥ महीआं मोटी माँके वात, जाणुं
 सोवन कृपा धात; फारे पाडे चोला बोक,
 धूतारा धूतारे फोक ॥ ५४ ॥ करे पुण्य के दिन
 ने रात, तेहनी करे निरंतर तात; न टखे गुरु
 न टखे देवथ, खाए गरथ चढे जे हृत्थ ॥ ५५ ॥
 राय राणा ते रुध्या खखे, खत्री नासे दीरे दखे;
 न्याय नृप थोरे परिवार, निःफल मंत्र घणा
 संसार ॥ ५६ ॥ धर्मतणी थोडी वासना, अद्वप
 मृत्यु आवे आसना; दीसे देहि घणी आजलि,
 जावे जगति करे पातखी ॥ ५७ ॥ दाता नर
 दारिद्री घणा, कृपण तणे घर नहि रिध मणा;
 पापी जीवे धर्मि मरे, कामधेनु ते उंखर
 चरे ॥ ५८ ॥ जे जुठो ते वखाणीये, साचो नर
 ते अपमानीये; अलवे बेगा बोले मर्म, धोई
 पातिक करे विकर्म ॥ ५९ ॥ मा देखी मुह पाढुं
 करे, नारी देखी हङ्कुं उरे; बैटा देखी मंके

मोह, बाप तणो आणे अंदोह ॥ ६० ॥ कुतयुग
 घर घर त्रेता फली, छापर गाम नगरको वली;
 कलयुग नर विरलो दातार, देशमांहिं को
 लहीये सार ॥ ६१ ॥ परना अवगुण काढे घणा,
 दोष न देखे को आपणा; हांसे बोले तेवा बोल,
 जाये जुनी प्रीति नीटोल ॥ ६२ ॥ थोके दाने
 घणा मन मान, कुलमंडण थोकां संतान; गाज
 वीज घणी थोका मेह, वयर घणां ने थोका नेह
 ॥ ६३ ॥ कलयुग कुल मारग ठंडीआ, श्रावके
 नवला मत मंसिआ; के नावे देहेरे पोसाल,
 मुनिवर देखी बोले गाल ॥ ६४ ॥ गुरे ज्ञानाव्यो
 धुर हित करी, अमी समी विद्या नवि जरी;
 कली जावे कविश्वर कह्या, ते श्रावक गुरु सा-
 हमा थया ॥ ६५ ॥ श्रावकनी धुर थोडी झाति,
 कलयुग मांहिं पकी बहु जांति; ते वहेचणी
 आव्या जूजूआ, गणधर गङ्ग चोरासी दुआ
 ॥ ६६ ॥ ज्यां हुइ पर्व प्रजुसण माल, त्यां सहु मांके
 डाकडमाल; मांहो मांहे सोटा थाय, नाचे खुंदे

भेद गाय ॥ ६७ ॥ पठे कोइ न दीसे वखी, वाटे
 घाटे ज्ञेटे लखी; लहे अवसर तो अखगा टखे,
 जाणे यती रखे अद्ध मखे ॥ ६८ ॥ मुंडज मरडे
 मोने काय, बेरा फुले चहुटा मांझी; आवे कोइ
 पही परहुणे, जार घणे ठे घर आपणे ॥ ६९ ॥
 घर आएयुं आपण वावरे, नाम घणुं दीधानुं
 सरे; कलयुग वात करी जेटखी, कहेतां नवि
 शोन्ने केटखी ॥ ७० ॥ चाचि बेरी करे टकोल,
 आप वखाणे बोले बोल; कहिने पाणी पाये पखी,
 ते क्यारे पचारे वखी ॥ ७१ ॥ थोका सकल वि-
 कल नर घणा, जाति हित ते सोहामणा; करे
 कुथानक जाऊ वरो, कलयुग कोइ न पारख
 खरो ॥ ७२ ॥ धर्म तणां आनक सीदाय, धर्म
 पखीअ न पाणी पाय; देइ वंडे वखतो उपगार,
 ते दीधानो किशो विचार ॥ ७३ ॥ घणा रोग
 थोका संयोग, जाऊ ज्ञावर थोका ज्ञोग; धन नवि
 खरचे लोन्नी जणी, कूर्की कीरती वंडे घणी ॥ ७४ ॥
 सुखी विद्या थोने भास, फल नीरस जाऊ

आराम; कपटी वेश धरे कापर्नी, नर जोखाने
 जाये नडी ॥ ७५ ॥ जोज्यो कलयुग केरी कथा,
 जे वाणी बोखे ते वृथा; जमणी वाचा देई बखे,
 पण ते सुझी ओडी पखे ॥ ७६ ॥ जो कहिं पडी-
 ऊं देखे तृणुं, तो मन लेवा हींडे घणुं; जूओ
 कलयुग केरौ वाय, लोन्न वाधे रंक ने राय ॥ ७७ ॥
 यौवन माटे मोडे अंग, परनारीस्युं जाझा रंग;
 घर घरणीस्युं नावे थाट, करे वेढि नर फोकट
 माट ॥ ७८ ॥ मने मेला नितु करे सनान, वधें
 जीवने आपे दान; धन उधारे करणी करे,
 विण आद्ये रणीआ थइ मरे ॥ ७९ ॥ धन पी-
 आरुं जे घर मद्युं, ते धन खातां लागे गद्युं;
 मागे धन नर आवी अडे, धन माटे पग आवी
 पडे ॥ ८० ॥ जे जाणे ए महारो मित्र, जाते
 दिन ते थाये शत्रु; वयरीनी परे वलगे वली, रहे
 मन माँहिं घणुं परजली ॥ ८१ ॥ ए कलयुगनी
 मोटी खोड़, कुमां चडे कलंकह कोड, खोटा
 सुजे साचा बखे, रस नीपना अलग जो ढखे ॥ ८२ ॥

हाण हाण परें कलयुग पूर, बारगणौ ते तपसी
 सूर; वसुहाँ घणो होसे विखवाद, सामर
 वधी मेहेखसे मर्याद ॥ ४३ ॥ अजउ हाथनी
 हवडां देह, काले हाथजि होसे रेह; डठे
 वरसे धरसे गाज, घणी हाण ने थोडा लाज
 ॥ ४४ ॥ आव्यो कलयुग चोथो काल, माय
 बाप ते मेहेले बाल; को कहिने नवि माने गणे,
 सहु चाले ढंदे आपणे ॥ ४५ ॥ साहमुं लवता
 नही खल खांच, एके उत्तर आले पांच; विनय
 गयो ने वाध्यो मान, लख परिं लोचे मांच्या
 कान ॥ ४६ ॥ क्रोध कलंकी मुहवडी थयो,
 उपशम रस ते नासि रह्यो, माया मांडे मोटा यती,
 अध बखती ते नासे सती ॥ ४७ ॥ मन कुडे
 मित्राई करे, कोइ न मांडे हश्के खरे; ज्यां
 देखे त्यां खेरी खाय, परे रूप आपणे थाय
 ॥ ४८ ॥ धर्म तणा मारग के रह्या, सातु
 छ्यसन ते सबलां थयां; करे तप धरखूणे खाय,
 महिअक्ष मांहे मोटा थाय ॥ ४९ ॥ लेतां हाथ-

जि लहेका देय, देतां धर्म जणी धूजेय; मोटां
माणस मेहेखे माम, धर्म ध्याननां थोडां गम
॥ ४० ॥ पेट तणे कारण सहू रखे, सूधा मारग
किण नवि पखे; सीदातो लंखाइ गखे, जोइ
अर्थ अचिंतो ढखे ॥ ४१ ॥ हाट थाट ते मांज्या
जाल, करे कूरु ते न्हानां बाल; मोटां नगर ते
गयां घटी, राय लोन्ने कर मागे हरी ॥ ४२ ॥
निरधारां ते निरधन थाय, ऊर्बल दोहृद्यां
पेट जराय; वेद तणा ते महिमा टद्या, वीस
वरसना मांटी पद्या ॥ ४३ ॥ नारी हिंडे मोडा
मोड, बीजुं घर मांडतां नवि खोड; घणे खबेमे
पाके वेस, वसे वनने उवसे देश ॥ ४४ ॥ वरसे वरसे
मागे वरसात, ते कृतयुगनी मोटी वात; एक
वार वरसतो रसाल, वरस सहस दश तो
सुगाल ॥ ४५ ॥ एक वरस अणवूरो जाय, तो
ऊर्जङ्ग पडे जगमांद्या; जेरे ओरे होय करवरुं,
कखयुगे जोइ पारखु खरुं ॥ ४६ ॥ धर्म तणी
जो मंडे वात, आवी कोइ करे उपघात पापे

उजम अंग न माय, जिनवर जपतां आलस थाय
 ॥ ३७ ॥ आवे निङ्गा घणुं लडथरे, थयो उपवासी
 आनो परे; देव तणां ते न गमे नाम, पूजा तणां
 परहां करे काम ॥ ३८ ॥ कलयुग एवो रे लागतो,
 आगल किशो होसे जागतो; कलयुग रेसी
 करसी धर्म, ते हुटसी अनंतां कर्म ॥ ३९ ॥
 थोडी करणी लाज्ज घणो, ते कलियुगनो म-
 हिमा जणो; कृतयुगनी मोटी मत तजु, जेह-
 ना दान तणुं नही गजु ॥ ३० ॥ सहस गणुं
 जो देता दान, एक गणुं तो लहेता मान; जुर्जे
 कलयुग तणुं वखाण, सहस गणुं हुए दिधुं दान,
 ॥ ३१ ॥ जे मांहे आपण उपना, धर्म तणां
 थानक नीपना; ते कलिकाल न बोलुं दोष,
 महावीर ज्यां पुहता मोक्ष ॥ ३२ ॥ जिहां
 अग्यार गणधर हुआ, पोढा पट्टोधर ते जुआ;
 वलि विशेषे जबूं स्वामि, सालिन्नद्व राजगृह
 ठाम ॥ ३३ ॥ शूलिन्नद्व ने बहिनर सात,
 सती सुन्नद्वा सुखसा मात; तंदिषेण ने आर्द-

कुमार, कालिक सूरि हुउ गणधार ॥ १०४ ॥
 महानुन्नाव ते मोटो यती, जेणे कलयुग वाली
 सरस्वती; गर्दनीच्छनो फेमी राय, आएया
 शाक नवाणुं राय ॥ १०५ ॥ देव सुरि जेणे
 जीत्यो वाद, कुमुद चंद्र उतास्थो नाद; बंज
 अष्ट जित्या नव बुद्ध, जित्या नगवा अढार
 प्रसिद्ध ॥ १०६ ॥ शैल सोल दह चह पवित्र, जेणे
 गंधव जित्या जग सत्त; सत्त दिगंबर खितिचार,
 योगी दोई जित्या संसार ॥ १०७ ॥ एक मष्ठी
 पोढो प्रतिमह्नि, एक चोई जित्यो एक चिह्नि;
 एत्ता जित्या पट्टण मज्जि, आव्यो कुमुद वादने
 कज्जि ॥ १०८ ॥ जश्हिं सीझराज जोसिंग, जीपी
 कीधो कुमुद कुरंग; चार जोड लीधां निसाण,
 पंच पंचासी वर केकाण ॥ १०९ ॥ जे साथे
 सबला झूजार, सुहड सें लीधा ईग्यार; बसें
 ब्यासी सीस महंत, लिधा जे बहु बिकृद
 न्नण्त ॥ ११० ॥ बलद चारसें जोडी लीआ,
 सेवक पंच बहूत्तर लीया; ग्रंथ लाख पणवीस

प्रसिद्ध, दम्म दोई लख बहुतर लीध ॥ १११ ॥
 टोडर बिरूद सुखासण लीयो, नग्गो ते वली
 नग्गो कीयो; जस कीरति अधिकी बोखाय, देव
 सूरि हूउे कलयुग मांह्य ॥ ११२ ॥ हेम सूरिनां
 मौटां चरी, टाली अमावस पूनम करी, जेहने
 पञ्चमावश परतक्ष, जित्यो देव बोधि किय
 शिष्य ॥ ११३ ॥ कुमारपाल हूउे चुपाल, जे
 जग जीव दया प्रतिपाल; मारि निवारी देश
 अढार, वावरवुं नही अणगल वारि ॥ ११४ ॥
 जेहने साहण लाख ईग्यार, गद्युं नीर पीजे
 निरधार; ते पण कलयुग मांहिं हुउे, जीवदया-
 नो कहीये उउे ॥ ११५ ॥ कलयुग मांहिं ज-
 गत्र जाणीउे, जे चेके लोडण आणीउे; गोडी
 मंकण पारस नाथ, संकट पर्नीआं आपे हाथ
 ॥ ११६ ॥ जीराउलानो महिमा घणो, खंज-
 नगर ठे शिर शंजणो; सिद्धखेत्र तीरथ गिर-
 नार, कलयुग मांहिं हुआ उज्ज्वार ॥ ११७ ॥
 वस्तपाल जगनु जगसीह, जीमसाह जरो जरु-

सिंह; जावरु ज्ञावरु साह सारंग, कलयुग माँहिं
रहाव्या रंग ॥ ११७ ॥ हूँ विमल एकल युग
माँह्य, तेह तणां करणी कहेवाय; सांजलज्यो
सहु करी निटोल, जेहनो सरस कथा कद्मोल ॥ ११८
॥ वस्तु ठंद ॥

लच्छि थपर्दि लच्छि थपर्दि, प्रथम युग माँहिं;
पुफःमाल तव प्रगटीउं, रत्नमाल जग जोई
बीजे; श्री श्रीमाली आपना, एवुं नाम श्रीमाल
त्रीजे, चोथे जुग हवे जोईयो, जाणे बाल गो-
पाल; सचराचर सोहामणुं, जखुं नगर जीन-
माल ॥ ३ ॥

॥ चोपार्दि ॥

नेउ सहस श्रीमाली तणां, मंदिर मोटां
सोहामणां; पिस्तालीस सहस विप्र वसे, वेद
पुराण अर्थ अन्न्यसे ॥ १ ॥ बिहुं बिहुं मली
कस्यो, परवाह, ब्राह्मण एक तणो निर्वाह;
मुनिवरतणी सहस पोसाल, इस्युं नगर निरख्युं
जीजमाल ॥ २ ॥ कलयुग क्रद्य बृहः अवतार,

वसेअ डे गाना दातार; नानाविध डे ज्ञाति
 अनेक, वसवानो डे वडो विवेक ॥ ३ ॥ कोट
 माँहिं कोटीधज थोक, बाहिर ते लाखीणा
 खोक; प्रागवाट तिहां वासे रह्यो, नीनग मंत्रि
 कोटीधज कह्यो ॥ ४ ॥ घटयुं धन तव त्रूटी आस,
 महेता पूरो बाहिर वास; ब्राह्मण जणे विमासो
 चित, नगर अह्मारे आगे रीत ॥ ५ ॥ मध्य-
 रात्रे दोहिलो डुख धरे, महालखमीनुं चिंतन
 करे; आवि लष्णि वात इसी कथी, शणे थानक
 तुज जायग नथी ॥ ६ ॥ मान वात तुं महारी
 खरी, जा थानक वेगे परहरी; गूज्जर देश तणो
 सिणगार, गांचु नगर हुसि जयकार ॥ ७ ॥
 तिहां तुं पामीश धननी कोड, लष्णि वचने
 चाव्यो परहोम; जाग्यो जीनमालथी धस्यो,
 जातो जइ गांचुयें वस्यो ॥ ८ ॥ नीन अंग
 नही एके खोड, नीने मेली धननी कोम; इख
 अवसर चावडो वणराज, चिंते नगर वसावुं
 आज ॥ ९ ॥

(४८)

॥ छहा ॥

संवत आठ बिल्कोतरे, जग कळो वनराय; जोये
जे जंगल वडां, नगर वसावा राय ॥ १ ॥ अण-
हखीओ गोवाखीउ, जंगल चारे ढोर, एतां
तेहज चाउडो, जे जग पाडे सोर ॥ २ ॥ मम
बिहसि गोवाखीआ, आ मुज माने धीर, जिणे
कारण जंगल नमुं, कहुं हीआनुं हीर ॥ ३ ॥
नगर वसावा सोधिये, सूंदर सूरु राम; थाक्यो
थानक जोअतां, वड लीधो विश्राम ॥ ४ ॥

॥ चोपाई ॥

अणहखीउ तव पाठो वद्यो, वणजाराने
आवी मद्यो; राज अह्मार्कं राखो नाम, तो
देखारुं रुं गम ॥ १ ॥ आहेडी आहेडे चर्ने,
आणे जंगल आवी पर्ने; करडो सुणहो धायो
कीम, ससखो तोहि न ठाडे सीम ॥ २ ॥ सुरडु
सुणहो दिये डे फाल, ससो सुंहालो न्हानुं बाल;
ससखो सामो थई अरथरे, नासे करनु कुक्कर

करे ॥ ३ ॥ वात हुई ए वनह मजार, कोतिक
 जोयुं घडी बे चार; आणी सीमे आव्यो ससो,
 नसौ नगर पुर पाटण वस्यो ॥ ४ ॥ आखेखी
 गढ पायो दीध, राजन मोटां मंदिर कीध;
 अणहिलीआने नामे अस्युं, अणहलवारुं पाटण
 वस्युं ॥ ५ ॥ ग्राम ग्रामना व्यवहारीआ, जे पर-
 देशी वख्खारीआ; ते तेडी वास्या आवास,
 पायक राख्या मोटे ग्रास ॥ ६ ॥ नीन मंत्री
 गांजु जाणीरे, बेटा लहर सहित आणीरे; राज
 काज वहिलो वापस्यो, लहर देखि दंक नायक
 कस्यो ॥ ७ ॥ खंखे लहर लहर आपणी, वेगे
 गयो वंध्याचल जणी; गरथ वर्ने गज थट लावीरे,
 तो राजा सनमुख आवीरे ॥ ८ ॥ सांकथली
 दीधुं मेहलाण, गज देखी रा थयो हेराण; सांड-
 थलुं त्यां कीध पसाय, लोक जणे न वरांशो राय
 ॥ ९ ॥ चिहु दिशि मोहत लहरिने चड्यां, टंक-
 साले सोनईआ पड्या; टंकसाल कीधी आपणी,
 राजन मया करे ढे घणी ॥ १० ॥ श्री वनराज

दिवंगत हूँडे, योगराज पद्मोधर शयो; योगराजनुं
 पतीं आय, रत्नादित्य हूँडे तव राय ॥ ११ ॥
 रत्नादित्य रायने पाट, वयरसिंह राय बेरो पाट;
 चिहुए पाटे आद्यो दूँडे, दंडनायक ते लहरिजि
 हूँडे ॥ १२ ॥ लहरि पुत्र हूँडे साहस धीर, वरे
 वडो वीरातन वीर; वीर नामै बेटो ऊठरे, पाप
 नणि पगलां नवि नरे ॥ १३ ॥ वीरकुमर गेहकीआ
 मज्जार, वीरमती परणाव्यो नार; राजकाज ठांड्या
 व्यापार, मन सुझे मांड्यो व्यवहार ॥ १४ ॥
 उन्नय काल पर्मिकमणुं करे, पूजा ध्यान धर्मनुं
 धरे; न करे प्रेमे पिअरी तात, श्री नवकार जपे
 दिन रात ॥ १५ ॥ वीरमती रहे प्रीयने हेज,
 अन्य दिवस पोढी भे सेज; मन चिंते मुज प्रीजनुं
 मान, पण घर सुनुं विण संतान ॥ १६ ॥ आवी
 निझा रयणि मज्जार, सुपन लहे वीरमती नार;
 जाणे देवें आद्यां कमल, में पूज्या तीर्थकर
 वीमल ॥ १७ ॥ जागी सुपन लही ते सती, प्रिय
 आगल आका मसपती; कहुं सुपन तव हरख्यो

कंत, अम कुष पुत्र हूसि पुण्यवंत ॥१७॥ उत्तम
 गर्ज उदर अवतस्यो, दश मसवाडा पूरो धस्यो;
 जाणे जिनवर पूजा कक्षं, देउल अवस पञ्चां
 उधरुं ॥ १८ ॥ जक्कि करुं गुरु गुरुणी तणी,
 संतोषुं सवि सोहासणि; जाणे जाउं शेत्रुंजे जात्र,
 जाणे देउं दान सुपात्र ॥ १९ ॥ जे जे कस्या
 मनोरथ अंग, ते प्रिय पुहचाङ्घा मन रंग; पुत्र
 प्रसवित्र हूर्ते जयकार, आव्यो झाति तणो सिण-
 गार ॥ २० ॥ जोसी लगन जोईजे जाण, उदय-
 वंत ठे मूरति ज्ञाण; ससिहर दशमे घर आपणे,
 उच्च ठाम गुरु गुरुअरु नणे ॥२१॥ कुर ग्रह सवि
 नीचे ठाय, उत्तम उच्च पञ्चा ठे मांह्य; ठठे मंगल
 जमणो राहु, वयरीने सिर डाबो आय ॥ २२ ॥
 लगन मुहुर्त वेलाने मान, के ठाकोर के होसि
 प्रधान; संतोष्यो जोसी घर गयो, जनम योग
 करम हितु कह्यो ॥ २३ ॥

॥ ढाल ॥ खोकीक पवाना रासनो ॥ ए चाल ॥

खावे रे लक्ष वधामणां, करे ज्ञामणां ज्ञाणां
 कुंश्वर काज तो; एवी दीये आसीस तो, हो-
 ज्यो चडतबो प्रताप तुम्ह राज तो ॥ १ ॥ जुउ
 जुउ विमल नाम हूउ, जुउ जुउ रे हुउ त्रिज्ञुवन
 जाण तो; जुउ जुउ नाम विमल रव्युं, एतो
 वागिबा जागिबा ढोख नीसाण तो ॥ २ ॥
 जुउ जुउ ॥ ऊमी गूमी पटोखडो, त्राटखे
 तोरण बांधिआं बार तो; नाटिक नवरस खेलीये,
 एतो नाचे भे न्हानी अपरर नार तो ॥ ३ ॥
 जुउ जुउ ॥ फळश्वर दीजे फूटडी, एतो
 कापडा केटखां काकीने रेसि तो, अमीय ऊरो
 एणे मांडवे, एतो सुंडखे साजण फोफल देसि
 तो ॥ ४ ॥ जुउ जुउ ॥ करि वडी आडी
 वांकमी, एतो आंकमी आखडे आंगखे रंग
 तो; बेढखा लाखी आखडा, एतो गाखडा ला-
 खना चाहिये चंग तो ॥ ५ ॥ जुउ जुउ ॥
 माउखे मोकली मोजडी, तोरे जडी रतन तै टोषी

उत्तंग तो; टोलमी त्रिन्नुवन मोहीऊं, एतो
जोश्जुं सोहिऊं अदन्नुत अंग तो ॥ ६ ॥
जुउ जुउ० ॥ जंग मांकिआ जग जागता,
एतो मागता मनह मनोरथ पूर तो; जोजन
साजन सामटां, एतो सामटां केलव्यां कूर
कपूर तो ॥ ७ ॥ जुउ जुउ० ॥ गुल
घृत घर घर खाहीये, एतो वाहीये अन्न अवारी
आज तो; पुत्र जनम राय जाणीजे, जखो वा-
णीजे वीरने विमल घर आज तो ॥ ८ ॥ जुउ
जुउ० ॥ लोक तणा लक्ष जोश्से, एतो जखुं
सोहसे रे वली झअमखुं आज तो; वीरनो पुत्रज
बोखीआ, एतो आवीया राय करे अगाज
तो ॥ ९ ॥ जुउ जुउ० ॥

॥ वस्तु ढंद ॥

पुत्र जनम्यो पुत्र जनम्यो, वीर घरे विमल,
ढम ढम ढोल ते ढमकीआ, पंच शब्द नीसाण
गजे, नरवर नाटके खेलिये; जरह जेद वर

जेरि वजे, जनम लगे रखीआमणे; राज-
योग तेणे गङ्ग, मंत्रि सुकुट मोटो हुसी, कङ्को
मोटो राय ३ ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

खंक खंड मति ढे निर्मली, ज्ञानतां गुणतां
संपत वली, मुनि लावण्य समयची वाण,
एटले त्रीजो खंक वखाण ॥ २ ॥ सर्व
गाथा ॥ १६७ ॥

॥ इति पंडित लावण्यसमय गणि कृते, श्री
विमल मंत्रि प्रबंधे नवखंडे, कलीकाल वर्णने,
उत्तमोत्तम गणधर, प्रजावक, पुरुष नामोच्चारे,
नीनग लहीर वीर चरित्रे, विमल जन्माधिकारे,
॥ तृतीय खंड संपूर्णम् ॥

॥ अथ खंक चोथो ॥

॥ चोपाई ॥

दिन दिन वाधे विमल कुमार, अहनिस
अंग विमल आचार; हरखे वली मा हृलावती,

विमल वाणि बोक्षे जाखती ॥ १ ॥ विमल कुमर
 पोढे पालणे, मा हींडोक्षे उलट घणे; हालरडे
 हुलावे बाल, खिण खिण आवी करे
 संजाल ॥ २ ॥ बीज तणो जिम वाधे चंद, वाधे
 विमल हीय आणंद; जे बोद्यां लक्षण
 बन्रीस, विमल अंग सोहे निसदिस ॥ ३ ॥
 सप्त रक्त ड उन्नत मली, सूक्ष्म पंच दीरघ
 तिम वली; त्रण विपुल ने त्रण गंजीर, लक्षण
 बन्रिसो ते डे वीर ॥ ४ ॥ हाथ पाय तल
 लोचन अंग, अधर होठ बोद्या एकंत; जीव्हा
 लातु वीस नख कह्या, सात रक्त सामुद्रिक
 लह्या ॥ ५ ॥ कहा कूख नाक ने हिँडं, खंध
 लखाट सरीसुं कह्युं; ड उन्नत जायगनो धणी, ए
 वाणी सामुद्रिक तणी ॥ ६ ॥ बाहु नेत्र ने
 अंतर जानु, नाशा घण अंतर प्राधान; पंच
 दीर्घ सामुद्रिक कहे, ते जसवाढ अनंतो छहे
 ॥ ७ ॥ अंगुली पर्व दंत नख वाल, सुक्ष्म देहि
 चंच सुकमाल; लक्षण पंच जिहां सिर होय,

सामुद्रिक सोन्नागी सोय ॥ ७ ॥ जंघ सिंग
 ग्रीवा लघुमान, पृथ्वीपती ते हुश प्रधान; सत्व
 नाज्जि ने स्वर गंजीर, सामुद्रिक ते बोद्ध्यो
 धीर ॥ ८ ॥ मोटुं मस्तक विपुल लब्बाट; हृदय
 स्थल पुहसुं ते पाट; सामुद्रिक बोले सनमुखी,
 ते नर सदा सुमोटो सुखी ॥ ९ ॥ कलश कमं-
 डल कमल मयूर, पुःफ वृक्ष वारि धनुपुर; श्रष्टा-
 पद अंकुश अन्निराम, स्वस्तिक वृषज्ञ सिंह
 श्रीदाम ॥ १० ॥ श्रीगृह आरीसो गिरी डत्र,
 ध्वज चामर जव वाव पवित्र, कमल मयूर सुक
 साथिठे; काढब शंख शुक्ति हाथीठे ॥ ११ ॥
 तोरण तुरी शाल अन्निषेक, सर कुंडल श्रीवष्णु
 विवेक; वज्रबंध ने नीवीबंध, बोद्धीयां ऊरध रेख
 प्रबंध ॥ १२ ॥ हाथ पाय रेखा जे तणी, एणे
 आकारे दीसे घणी; जो बत्रीसे पूरां नंग, नर
 लक्षण बत्रीस सुचंग ॥ १३ ॥ पहिलां लक्षण
 शरिनां हुआं, आ लक्षण रेखानां जुआं; बत्रीसे
 बोद्ध्या वहु नेद, लक्षण प्रीडो वने विडेद ॥ १४ ॥

ए लक्षण सामुद्रिक तणां, जो शरिे छहियें
 थोक्नां घणां; तोहि ते नर नहीं सामान, जइ
 पेसे पृथ्वीपति कान ॥ १६ ॥ सिसनुं मंकण मुख
 जोईये, मुखमंकण नाके मोहीये; तेहथी निरतां
 निरखो नयण, चंद सुर बे सरिखांरयण ॥ १७ ॥
 पहिलुं जोइये वपुनुं वान, तेह पाहे तनु तेज
 प्रधान; तेहथी सर बोलिउं सार, स्वरथी सत्व
 जगत्र आधार ॥ १८ ॥ राते खोचने रामा घणी,
 पीखे पदमा पामे धणी; लंब बाहु रकुराई लहे,
 शरिर पुष्ट ते सुखे गहगहे ॥ १९ ॥ हृदय विशाले
 जोगी नीखो, मस्तक मोटे ज्ञूपती जखो; पुहली
 कटीने पाय विशाल, बहु बेटा सुख सदा रसाख
 ॥ २० ॥ अंग सनेहि कही सोजाग, दंते साङ्कं
 जोजन जाग; बंब सनेहि सेज सुकमाल, चरण
 सनेहि चलण चुसाल ॥ २१ ॥ काम पखें जे कारा
 पाण, वाहन विण क्रम कोमल जाण; वाणि सरस
 वयण उच्चरे, तेनुं ज्ञान्य ज्ञुवन वीस्तरे ॥ २२ ॥
 पुरुष समी जख कुमी जरी, जोजे जन बेसारी

करी; झोण नीर जो उंडुं थाय, मानोपेत पुक्षष
 कहेवाय ॥ २३ ॥ गुणतां जो पहोंचे देह तणां,
 अष्टोत्तर अंगुल आपणां, शास्त्र तणो साचो
 संकेत, बोल्यो पुरुष प्रमाणोपेत ॥ २४ ॥ सामु-
 द्धिकनां लक्षण सवां, दीसे अधिक अंगे
 अन्निनवां; दाखित दया मया नही पार, विमला
 कुमर ते गुण चंदार ॥ २५ ॥ आधा ससिहर
 सरिखुं चाल, पुस प्रमाण खोचन विशाल; कम-
 लोदर सुंदर दृढ खंध; सरखा बाहु तणा वे
 बंध ॥ २६ ॥ काला कुंतल कोमल काय, जाली
 जंघ पटोलां पाय; कोट खंधने आवी अर्के, वांकी
 चमुह धनुषस्युं नडे ॥ २७ ॥ सरखी नासिका
 दीवातणी, दंत पंति किर मुगता मणी; राजी
 जीह अधर गुण घणो, जाणे रंग प्रवाली तणो
 ॥ २८ ॥ पूर्ण चंद्र अधिको मुखवटो, कटिनो
 लंक ते दीसे कटो; लंब कर्णने सोवन वर्ण, जिहिं
 युगतां पहेस्यां आज्ञरण ॥ २९ ॥ बालक बालां
 सरिसो रमे, पुहतो वरस वेगे पांचमें; किस्युं

किजे मुरख पुत्र, विद्या विष न रहे घर सूत्र
 ॥ ३० ॥ विद्या कृप कक्खां कहि, विद्या धन
 भानुं डे सही; चोर चरम न लेई शके, नवि
 सीदाये विद्या थके ॥ ३१ ॥ गाम नगर पामे
 परदेश, विद्या माने नगर नरेश; विद्याथी वाधे
 जसवाय, विद्या सवि संयोग उपाय ॥ ३१ ॥
 नृपथी मोटो विद्यावंत, राकुर रामजि मान
 लहंत; विद्यावंत जिहां जिहां जाय, तिहां तिहां
 मान घणेरां थाय ॥ ३२ ॥ जेहने दूजे विद्या
 गाय, तेहने नही अहिगुंमाय; जां जीवे तां
 दूजे सही, मुआं पडि विसूके सही ॥ ३४ ॥ पांच
 वरस बेटो लालीये, दस निशाले संसालीये;
 वरस सोलमें खंधे रह्यो, मोटो मित्र समाणो
 कह्यो ॥ ३५ ॥ करो सजाई घर आपणे, जिम
 बेटो निशाले जणे; मदूरत पूछयुं पंमित पास,
 वडे महोष्ठव मन उद्धास ॥ ३६ ॥ तेडो महाजन
 दीधुं मान, आरोगावी आप्यां पान; जस्यो खुंप
 कुणालो खरो, बीरे कीधो जाजो वरो ॥३६॥ तुरी

पक्षाणी थयो असवार, जोजक जाट करे
 जयकार, माथे पाटी झपा तणी, कर खडीज
 सोवन लेखणी ॥ ३७ ॥ गाये कामिनी करे
 टकोल, विहस्यां कुंचर तणां कपोष; धरीयां
 ठत्र चामर बिहुं पास, पुहृता पंडितने आवास
 ॥ ३८ ॥ पहिलो सरसतिने कस्यो जुहार, कंरे
 ठब्यो एकाउलिहार; पठि लागे पंमितने पाय,
 मागे विद्या विनय पसाय ॥ ४० ॥ मेहेद्यां
 खिरोदक दस वीस, पंड्याने मन हुइ जगिस;
 पंड्यो प्रथम जणावे जले, नीशाळीजे जीवने
 सले ॥ ४१ ॥ फूली खमीआ खोला जरया,
 निशाळीआ अवर परवरया; विद्यानो कीधो
 आरंज, जोई मुहुरतना थिर थंज ॥ ४२ ॥ पुष्य
 नक्षत्र दसमी गुरुवार, लग्न चराचर अंशविचार;
 ससी दशमो दशमो रवि योग, नही जरणी
 जडानो जोग ॥ ४३ ॥ विद्या आरंजी घरगयो, दिन
 दिन जणवा ओच्छ्रव थयो, सकल सूत्र सीख्यां
 सवि अंक, वहेला कीधा लिपिना लंक ॥ ४४ ॥

(६४)

॥ चुजंग प्रीयातर्क ठंद ॥

तरिं हंस लिपो चूत अतिमित्त, यक्ष
राक्षसी उम्निको मीनडी, नागरि पारसी बारणकी
बारु, लिपमेख देवी सीधवी यावनी तुरकी
झावरी मालवी ॥ १ ॥

॥ चोपाइ ॥

जाणे संस्कृत पाकृत सुधी, जाणे शोर-
सेनि मागधी, पैशाची अपत्रंसी वली, एटले
ए ड जाषा मली ॥ १ ॥ नारि पुरुष हय
गय वृष डत्र, कुर्कट कामिणि मणि सुपवित्र;
दंड खडग सवि लक्षण लहि, विद्या वास
विचारी कहि ॥ २ ॥ चक्र शकट अने गुरु
व्यूह, जाणे रमी रमारी जूआ; राजनीति जाणे
निज धर्म, जाणे कनक रूप सिधि कर्म ॥ ३ ॥
मंत्र तंत्र औषध जे जडी, जाणे डाकण शाकण
नडी; जाणे नारी जंगी जोगवी, जाणे जे सेवक
जोगवी ॥ ४ ॥ जाणे शयन विलेपन वास, जाणे

वैद्यक वचन विसास; जाणे नाच गीत नवरंग,
 जाणे नाद ज्ञेद सपतंग ॥ ५ ॥ पहेरि जाणे
 जूषण वस्त्र, जाणे सवि अन्ध्यासी शस्त्र; जाणे
 अन्न उदक केलवी, पंथ जाख प्रीढे नव
 नवी ॥ ६ ॥ जाणे युद्ध शुद्ध साच्चवी, जाणे काव्य
 कथारस कवी; जाणे नगर मान खंधार, जाणे
 वणीग कला व्यापार ॥ ७ ॥ शाक पाक परि नव
 नव लही; जोजन सतर जक्क ते कही; जाणे जन
 थंजी जन वाद, जाणे अवर उतारि नाद ॥ ८ ॥
 जाणे दान मान उचित, जाणे तर्क सकल
 साहित्य; जाणे जे रोपो आगम, जाणे नीर
 करावी राम ॥ ९ ॥ जाणे गज घोडा खेलवी,
 जाणे जे परे परे पद्मवी; जाणे पुष्क तणां विज्ञान,
 जाणे सकल समारी पान ॥ १० ॥ जाणे जे वरते
 चित्राम, जाणे रुप कला अन्निराम; जाणे त्रसङ्ग
 लीलावती, जाणे गणित कला जे हती ॥ ११ ॥
 गुणाकार ने जागाकार, जाएया दोक तणा
 व्यापार, जाणे यंत्रकला जसं तरी, षट्क्षे कला

(६४)

हुई बहोतरी ॥ १२ ॥ जाणे विनय विवेक
विचार, जाएया उत्तमना आचार; जाणे नगर
वसावी करी, जाणे वरती वीघां जरी ॥ १३ ॥
पेर पेरनां प्रीढगां पकवान, ढे लघु वय पण
हइये सान; पुक्ष तणी ते बहोतेर कला, प्रीढया
सकल शास्त्र आमला ॥ १४ ॥

॥ दूहा ॥

विमल कुंथ्रर कीमा करे, रंजे नव नव खोक;
नगर मध्य जिहां निसरे, तिहां तिहां नरवर
योक ॥ १ ॥ वीरे वनीता प्रिडबी, सुतने सुंपी
जार; आपण दिक्का आदरी, सहगुरु सरिस
विहार ॥ २ ॥

॥ वस्तु ठंद ॥

वीर नरवर वीर नरवर, विमल घर जार;
थिर थप्पी दोये सीखडी, अवनी वष्ट अन्याय
टाले, पाप कर्म सवि परिहरे; करे पुन्य ज़िन
आण पाले, घर घरणि मोकलावी करी, वीर

(३५)

मंत्रि लीये दीख, करे विहार विदेशके, पाले सह-
गुरु सीख—पाले सहगुरु सीख ॥ १ ॥

॥ दूहा ॥

दिन दिन दिसे दीपतो, जिम उदयाचल
ज्ञाण; विमल पेखी वयरी तणां, पोढा पडे पराण
॥ २ ॥ वली विशेषे विहिवसे, वहेसो विमल
प्रधान; रखे ते राजके वापरे, अह्य टलशे अज्ञि-
मान ॥ ३ ॥ एक वयरी विष वेलडी, ए बेहु
त्रिजि व्याधि; जे उगंती बेदीये, तो सिर हुए
समाधि ॥ ४ ॥ वीरमती विश्वजं सुणी, बेटा
रखण कजा; पट्टण परहुं महेली करी, पुहती
पीयर मजा ॥ ५ ॥

॥ चोपाई ॥

वीरमती तव पिहर गद्द, संपति सघली पूंछे
रही; साथे बेटों विमल कुमार, जद्द कीधो मालसा
जुहार ॥ ६ ॥ आगे जाई घर अनाथ, आवी
बहिनर बेटा साथ; मोटांपणमाँहि सुहघां रखे,

अन्न पान पूरां तो मले ॥ १॥ जां पोते हुई पुण्य
 प्रकास, तां घर लखमी लील विलास; पाप
 तणो जव पासो पडे, तव घर कूरी कुकस अर्ने
 ॥ २ ॥ रह्यो विमल मास्युं मोसाल, चारे चंचल
 बहर वाल; इणे अवसर देवी अंबीका, आव्यां
 भे आरासण थकां ॥ ३ ॥ नव यौवन नवलो
 संयोग, देखी देवी वंभे ज्ञोग, कुंअर कहे पर-
 नारी नीम, अणपरणी कहो मानुं कीम ॥ ४ ॥
 शील खगे तूरी अंबीका, त्रण वर दीधा पोता
 थका; बाण प्रमाण ते गाउ पंच, हय लक्षण तां
 लक्ष प्रपञ्च ॥ ५ ॥ नवल कृप निरति निमलां,
 त्रीजी अङ्गुत अहर कला, वर देइ देवी संचरी,
 विमल वधावी विद्या खरी ॥ ६ ॥ करुआं फल
 नवि खागे अंब, सोने किह्ये नवि खागे संब;
 माणिक मेल न खागे लगार, सील न मुके विमल
 छमार ॥ ७ ॥ सील तणो महिमा मन वस्यो,
 आव्यो मंदिर हइडे हस्यो; जोज्यो पट्टणि
 एणे प्रस्ताव, वात हइ भे सरस स्वज्ञाव ॥ ८ ॥

वसे व्यवहारी श्रीदत्त, तेह तणे घर जाऊँ वित्त;
 श्रीबेटी यौवन वय हुइ, जोसी विवाह मेल्खो
 जइ ॥ १० ॥ जोसी नयर घणे आफले, मखता
 वरगनो वर नवि मल्खे; जोसी कहे सुण महेता
 वात, लहिर वीर जे जग विख्यात ॥ ११ ॥ तेह
 तणो डे बेटो विमल, पदम सरोवर जेवुं कमल;
 तेह तणी जे जनमोतरी, मुज टिपणे लखी डे
 खरी ॥ १२ ॥ ते सरिसो विवाह आदरो, वर
 मोटो पृथ्वीपती करो; ते सरिसो मखतावस
 मल्खे, मन चिंतव्या मनोरथ फले ॥ १३ ॥ रहे
 गेहडी घर माउला, जाउ तुह्ये तत्र उतावला;
 वहेला वहेले वहिलिया करथा, सुणवइ ते
 सरिसा जोतस्या ॥ १४ ॥ डेंडे पीश्चाणे रथ संचरे,
 खेत्र पास देवि स्वर करे; सुणवइ कहे वर डे
 इहां, पण जश्यें उतारो डे जिहां ॥ १५ ॥
 घर माउला तणे जव गया, वीरमती छव जांखां
 थयां; आगे इहां रह्यां बुं छुखे, रणीउ को
 आव्यो होय: रखे ॥ १६ ॥ मन विणु अप्नाषण

(६७)

दिये घणां, वीरमती मेले बेसणां; कहो
विवहारी केहि काज, तुह्मे पधार्या आणे
राज ॥ १७ ॥ पुत्र तुमारो विमल कुमार, होसे
अह्म बेटी जरतार; वेगे विवाह मेलो आज,
अह्मारे तुह्म सरिसुं काज ॥ १८ ॥

॥ दूहा ॥

पान अह्मारे पद्धरे, रंग तुह्मे न दिवाय; वीर-
मती मुख ए इस्युं, अवलुं कथन कहिवाय ॥१॥
सोणगंरिं सेरे सबल, बंधी बोले ताम; हवे
महूरत वेळा टले, निश्चे कीजे काम ॥ २ ॥
खेत्रेश डे वर माउळा, पूढया विण किम होय;
वेगे वाहण जोतरी, त्यां पहोंचे सहू कोय ॥३॥
वाहण देखी आवती, मामा मन चिंतेइ; को
खेवा आवे किंशुं, कारण कडब तणेइ ॥ ४ ॥
जोजन करता माउळा, दीर्घ खेत्र मजार; पासे
आवी परहुणा, पूढे विनय विचार ॥५॥ जे तुह्म घर

(६४)

ज्ञाणेज ढे, ते सरिस्युं अह्ना काम; ते तेडो
उतावल्लो, विमल विमल जस नाम ॥ ६ ॥

॥ चोपाइ ॥

साद करे मामा मन हेज, कडब मेली
आव्यो ज्ञाणेज; पक्खो मामा में सिग जरी,
आवुं कलस चडावी करी ॥ १ ॥ आव्यो
विमल कुंचर मलपतो, जाणे सिंह गुफा-
मांहि इतो, उखट जर आलिंगण मद्या,
विवाह मेली वेवाही वद्या ॥ २ ॥ घर माजल गया
तेणि वार, जाई बहिनर करे विचार; विवाह
विमल तणो किम हुसि, घर ज्ञाणेजो किम
परणसि ॥ ३ ॥ आदि वयर मामा ज्ञाणेज,
आगे एवां बोद्यां हेज; ज्ञाणेजो म आणज्यो
घरे, जो मामा सुख वंडे सरे ॥ ४ ॥ बहिनर
बंधव मन ओलखे, जाई मांहि रही ते ऊखे;
एता दिन रखीआं ते फोक, जाई थकी जखा
ते खोक ॥ ५ ॥ ज्यां धन त्यां सहुं आदर

करे, धन विण ज्ञाई भेहा धरे; वरवी बहिन
जाणे ज्ञाखडी, धन विण परणाववा आखमी
॥ ६ ॥ जहिंये धन सांपडसे मुज, तहिंये पुत्र
परणाविस तुज, इम बोली वीरमति मात,
जिम नवि लाजे तारो तात ॥ ७ ॥

॥ वस्तु ॥

कृपण सरज्या कृपण सरज्या, सवे धनवंत;
रथणायर जल खार पण, कमलनाल कंटके
जरिअ; चिंतामणि पाषाणमें, कद्यपवृक्ष काठमें
करीअ; चंद्र कलंकी अवतरयो, सूरतणे सिरताप,
विमल दरिद्रे दोखिउ, विहि वलगाडीआं पाप-
विहि वलगाडीआं पाप ॥ ८ ॥

॥ चोपाइ ॥

विमल प्रज्ञाते गयो निज काम, गोकृ चारे
सूने गाम; दर देखी खोसी लाकडी,
जाये पाधरी नवि वांकमी ॥ ९ ॥ धव धव
हसीआं पाडां कीध, प्रगद्यो कनक कमल

ते लीध; विमले विरमती कर दीध, मन चिंतवे
 मनोरथ सिङ्ग ॥ २ ॥ खंड खंड मति ढे निर्मली,
 श्रोता सांज्ञलज्ज्यो ए जली; विमल मंत्रिने
 रासे जाण, एटसे चोथो खंड वखाण ॥ ३ ॥
 सर्व गाथा ॥ १०६ ॥

इति पंडित लावण्यसमय गणि कृते, विमल
 मंत्रि मनोहर प्रबंधे, नवखंडे विमल लेख-
 शाला करण, अष्टादश लिपि, षट्
 जाषा, ६४ कलानिधान, ३२
 लक्षण विवरण, मातुलगृह
 गमन, विवाह मेलन.
 लब्ध निधानाधिकारे,
 चतुर्थ खंड समाप्तम्

(४२)

॥ खंड पांचमो ॥

॥ चोपाइ ॥

वीरमती लागी हरखवा, लिआ साथि
 कन्या निरखवा; जे डाह्या लक्षणना जाण,
 सामुद्रिक बोद्यां अहिनाणा ॥ १ ॥
 चाद्यां अति आंनबर करी, पुहता पट्टण श्रीदत्त
 घरी; निरखे कन्यानुं वसी रूप, जोइ कन्या
 लक्षण सक्षण ॥ २ ॥

॥ दृहा ॥

चंद्रवदनि चंपक वनी, निरमल नयण
 विशाल; रामा राता अधर जस, संपति सुख
 रसास्थ ॥ ३ ॥ अंकुश कुंडल चक्र धज, मंदिर
 कुंजर कुंच; छत्र कमल हय जास कर, राज
 तणे घर रंज ॥ ४ ॥ जस कर रेखा रुथ्यडी,
 तोरण गढ आकार; वरि आवी, कुलदासने,
 राणि राज दूआर ॥ ५ ॥ पासे पति, नरपति

जखो, पुत्र जणे ते सूर; जस नारि कर निर-
 खीये, रेखा ठत्र मयूर ॥ ४ ॥ मृग नयनी मृग
 कंधरा, मृग पेटि सुकमाल; हँस गमणी सा
 सुंदरी, चूपतिने घर ज्ञाल ॥ ५ ॥ जस सिर केस
 सुखलित हुए, मुख मंकलने मोड; दक्षिण वली
 नाज्ञी वली, पति पामे विण खोरु ॥ ६ ॥
 जेह कर लंबी आंगुली, जेह सिरलंबी वीण; आय
 घणुं वद्धन्न सहित, घर धन सहज प्रविण ॥ ७ ॥
 कृष्ण सरिखी सामली, गोरी चंपक वान; अंगवदन
 ससनेहलां, जीवे रंग निधान ॥ ८ ॥ कन्न कम-
 ल के पिंगली, देह कंति ऊलंकत; मणि
 माणिक सोना तणां, घणां आञ्जरण लहंत ॥ ९ ॥
 हसतां तिलवट साथीउ, जे नारिने थाय; गज
 रथ घोडा प्रीय घर, सहसगमे वंधाय ॥ १० ॥
 काबे पासे ने गले, लंडण हुये थणेइ; कइमस
 तिलक जै कामिनी, पहेलो पुत्र जणेइ ॥ ११ ॥
 अंग अद्वप पर स्वेद जस, अद्वप रोम सिर जासि;
 निझा नोजन थोडलां, उत्तम छक्का तास

॥ १२ ॥ विनयवति ने कुख्यति, शीख्यति ने सुविचार; जाजे पुण्ये पामीये, कलावती घर नार ॥ १३ ॥ साथल कदलो थंजमय, कर चरणे नही रोम; विपुल गुह्य मणि गूढ जल, निख-बटि अङ्गो सोम ॥ १४ ॥ कटि लंकी उन्नत हय, पुष्टु पश्चिम जाग; नारि इसी घर आदरो, जिम लहो लखगी लाग ॥ १५ ॥ साथ-ल होठ पयोधरे, रोमराय घण हुंत; जस मुख पद्धीए पांकड़, वहिलो कंत हण्ठंत ॥ १६ ॥ जाडी जंघा जेह तणी, के विधवा के दास; के दारिद्रि छुखणी, रामा हृदय विमास ॥ १७ ॥

॥ चौपाई ॥

जेहने पूरे हुए आवर्त्त, ते सारे भरतार महंत; नाज्ञितणा आवर्त्त विचार, माने देव समो चर्त्तार ॥ १ ॥ कटि आवर्त्त हुए जे तणे, ते डांदे हींके आपणे; बोली बालां त्रिहुं प्रकार, परखीने परणो संसार ॥ २ ॥ लंब साट उदर भग जास,

ससरा देवर (अने) वर विणास; सामुद्रिकनी
 माने शीख, के ढंडे के पडसि जीख ॥ ३ ॥
 लंब लबाट ससुरो संहार, लंबोदर देउरने नार;
 लंबे जग पति जाये मरी, राहस रूप नारी अव-
 तरी ॥ ४ ॥ लंब होर जीह कालो बुरो, पीली
 आंख साद घोघरो; अति गोरी अति काली
 नार, वरजे ड माणे संसार ॥ ५ ॥ हसतां गाले
 खाला पर्दे, रामा रंग रमल ते चडे; चालतां
 चुंश कंप अपार, कामिनि वयर तणी करनार
 ॥ ६ ॥ पाय तणी वचली आंगुखी, टुंकी चूमि-
 साथे नवि मखी, ते जो टुंकी उन्नत रहे; जर्ता
 नारि अनैरो लहे ॥ ७ ॥ अंगुठा पासे आंगुखी,
 उन्नत चूमि न फरसे वली; कुमरीपणे जारज
 जाएह, यौवनवय माणस संदेह ॥ ८ ॥ अति
 ऊंची अति नीची वली, अति जाडी ने अति
 दूबसी; अति गोरी अति काली नार, ते अंगण
 आपण निवार ॥ ९ ॥ काक जंघा नारि मम राख,
 घोघर सर ने पीली आंख; जो पति गाढो जूमे

थाय, मारे दश मसवाडा मांह्य ॥ १० ॥ अंग
 अघोर नाक वांकरुं, पग डापरा मुख सांकरुं;
 जन्मी रहि जिसि त्राजुई, वनिता वयर काज घर
 हूई ॥ ११ ॥ पीलुं वदन देह चुंखरुं, जाणे रोमरा-
 यनुं घमयुं; राय तणे घर जाइ होय, दासपणुं
 पण पामे सोय ॥ १२ ॥ वदन माने जोज्यो गुह्य,
 गुह्य सरिखां नयणां बुज; जिस्युं नक इस्यो
 आचार, हस्त बाहु ऋम जंघ विचार ॥ १३ ॥
 करने माने पायनो रंग, बाहु माने पायनो जंग;
 हृदय स्थल सरिखो सिष्णगार, सत्व माने पामे
 परिवार ॥ १४ ॥ अति लांबू ने अति कूबरुं,
 अति जारुं ने अति रांकरुं; अति गोक्र अति
 कालो वान, ए ड जग दोज्ञागी मान ॥ १५ ॥
 काढब पुंर जिस्यो गज खंध, अति संकोच षद-
 मनो गंध; अति उन्नत ने वृत्ताकार, ड जग शुन्न
 बोद्ध्यां संसार ॥ १६ ॥ लांबे दांते लाहरी मली,
 काक स्वरा ने उठांडबी; हाथ पाय टुंटी पांगबी,
 परण्याथी अण्परणी जळी ॥ १७ ॥ चोख जंकि

चंचली चीपकी, सामिणिसुं बणि सुंखिणि
 सकी; ज्ञाई विष घर नुँडा तणी, नारि म आणिश
 ते निर्गुणी ॥ १७ ॥ हमहक हसे नुंक परे जसे,
 ढोके डारे चुंबडि धसे; लंपट लोक न आणे
 साज, ते परण्यानुं केहुं काज ॥ १८ ॥ हीण
 खीण दीण दासना, ते अपवक्षण नही आसनां;
 जे जे वक्षण नारि तणां, श्रीने अंग वसे ते
 वणां ॥ १९ ॥ कदबी थंज जंघ जुअबी, दंता
 दीपे दाडिम कली; पुष्टा गाल लाल शांखकी,
 राता अधर मधुर जाखकी ॥ २१ ॥ हरि लंकि
 र्हाडे मखपती, ते गज हंस हराव्या गती; रूपे
 रंजा के रोहिणी, के ईजाणी के मोहिनी ॥ २२ ॥
 अमरी कुमरी के उरवसी, नागलोकनी नारी
 हसी; जोतां रूप न आवे पार, उर पहेस्यो एका-
 छलि हार ॥ २३ ॥ वेणीदंक लंब लह-
 सहे, रूप ईजाणी पासे रहे; काने जडित
 खरी खिंटकी, ऊबके जाल हाथे वीटखी
 ॥ २४ ॥ नामे पनोति श्री सुंदरी, सामुद्रिकने

खक्षण जरी; पुरे बोक्ष जिके आकरा, ते ते
 उत्तर आपे खरा ॥ १५ ॥ गीत नाद ने नाटक
 कला, जाए धर्म नीति निर्मला; मंत्र तंत्र जाए
 विज्ञान, जाए ताल तणां ते मान ॥ १६ ॥ जाए
 उचित कला; जे चित्र, जाए वचन ज्ञेद वाजित्र;
 जाए ज्ञान क्रिया जे दंज, जाए जे वरते जख-
 थंज ॥ १७ ॥ मेघ वृष्टिना जाए मर्म, जाए जख
 आकर्षण कर्म; वन रोपन गोपन आकार;
 जाए जे जे धर्म विचार ॥ १८ ॥ शकुन
 शास्त्र जाए गुरु थकी, जाए वाणी जे
 देवकी; जाए वस्तु वधारी वान, जाए मधुरां
 रांधि धान ॥ १९ ॥ जाए सोवन रूपा सिद्धि,
 आपे उत्तर हैडा बुद्धि; जाए मंडावि प्रासाद,
 जाए करी वितंडा वाद ॥ २० ॥ हय खक्षण
 सामुद्रिक जणी, जाए जे गति लीकातणी;
 जाए तेल सुगंधी करी, करे परिक्षा ते गज तुरी
 ॥ २१ ॥ सारेपासे रमतां रंग वडो, जाए जे
 खुंदी गरवडो; कर खाघड वेती पडवडो, जोजन

विधि जाणे चडवमी ॥ ३७ ॥ जाणे वणीक
 कलाना ज्ञेद, जाणे पहेरि नव नव वेष; नयणे
 संज्ञा सघलि लहे, मुख मंमन वर मंमन लहे
 ॥ ३८ ॥ गुंथे वेणे फूल फूटडां, जाणे कथन
 कही वांकडां; आणे युक्ति अनेरा मांह्य, उत्तर
 देतां वार न लाय ॥ ३९ ॥ देश देशनी जाषा
 ज्ञणे, वैद्यक कला लहि रुहापण घणे; जाणे
 लोक तणा व्यवहार, जाणे पहेरी सवि सिण-
 गार ॥ ३५ ॥ लहे हरिआळी अंक अनेक,
 जाणे वीणा नाद विवेक; पतिरंजन अंजनना
 योग, चोरासी आसन संज्ञोग ॥ ३६ ॥ जाणे
 बाल चाल हेलत्रा, जाणे करि कुंकुम केलवी;
 जाणे सोवन वर्ण विशेष, खिपि अष्टादश लहे
 अशेष ॥ ३७ ॥ लाली चौडी ने सोरठी, हाडी
 मद्योधी, मरहरी; कण्ठाटी काढडि डाहखी,
 खिपि मागधी ससी सिंहबी ॥ ३८ ॥ खुरसाणी
 गृजरी कुंकणी, हस्मीरी परतीरी जणी; माल-

वणी लिपि लहे विचार, बोली लिपि एटखे
 अढार ॥३४॥ चोसठ कला नारिनी जणी, जाणे
 अधिक वली तें घणी; सवि पारखां लहे बोलतां,
 पहेरे वस्त्र अंगे सोहतां ॥ ४० ॥ करे वात
 डाहिम आपणी, जाणे पंच काव्य ते जणी;
 जाणे चूर्ण सकल अज्ञिधान, जाणे पर उतारि मान
 ॥ ४१ ॥ जाणे काकिण शाकिण ग्रही, जाणे जुत
 ग्रेत निग्रही; जाणे दोहब्युं हुये जेहथी, जाणे
 गोरस गोली मथी ॥ ४२ ॥ सवि व्यवहार सकल
 व्याकर्ण, स्वजन वर्ण सेवकनां जर्ण; नारितणां
 जे वत्तें धर्म, ते ते जाणे सघला मर्म ॥ ४३ ॥
 नैरव पंचम नाट वसंत, मेघराग श्रीराग हसंत;
 अकेकानी ड ड नार, ते डत्रीसे जाख विचार
 ॥ ४४ ॥ त्रण ग्राम रस सत्त सुरंग, लहे ओग-
 णीस मूर्ठना चंग; तान मान उंगणपंचास,
 श्रुति बावीस तणो अच्यास ॥ ४५ ॥ जाणे
 ताख कोमि डपन्न, पंच वाद्य वसुहा व्युत्पन्न
 करे परिक्षा जिम जिम कसी जिहां जिह

हुइ तिहां तिहां तिसि ॥ ४६ ॥ के बाला
 त्रिपुरा मुख वसी, मूरतिवंती सरसती हसी;
 जे बलतुं पुढे बालिका, न हुए उत्तर सहु दे
 तालिका ॥ ४७ ॥ करी निरीक्षण हरख्यां हीये,
 कर सूखडी सबल करि दीये; अति मान्या
 सज्जनस्युं मद्यां, लेइ लगन घर पागा वद्या
 ॥ ४८ ॥ आवी विरमतिने कह्युं, त्रिचुवन कूप
 एकतुं थयुं; जे लक्षण सामुद्रिक तणां, (ते)
 ते दीसे अनोपम घणां ॥ ४९ ॥ अवगुण एक
 नही आसनो, महिमा बली घणो वासनो;
 रत्नयोति पाटणनुं नाम, विनय विवेक तणुं
 ज्यां ठाम ॥ ५० ॥ जे जे अह्म साचवणी करी,
 ते जाणे परमेसर परी; फोफल फल पान पक-
 वान, वाद्या देह तणां अह्म वान ॥ ५१ ॥ करो
 सजाई वीवा तणी, गहुं पदाखे सोहासणी;
 पापम वडी करियां पकवान, साल दाल सवि
 सोध्यां धान ॥ ५२ ॥ घाद्या मंडप वेगे विशाल,
 आएया घणा सोनाना थाल; मेद्यां आसन ने

आमणी, कृगानी मांडी मांडणी ॥ ५३ ॥ ग्राम
 गश्च कंकोतरो, आव्या सज्जन सवि नुंह-
 तरी; बेरो पांत खांत वेवडी, हाथ पाय धोया
 धुंसटी ॥ ५४ ॥ पहेला मेद्या मेवा बहु मुखि,
 खाजां लारु परे कूरखि; दाल सुंहाली घृतनी
 नाल, सोल सालणांनी वांधी पाल ॥ ५५ ॥
 आव्यां घोल जरियां माटलां, जरि जरिने
 मेद्यां वाटलां; रार्या कूर करंबे करी, कर धोई
 जल जारी जरी ॥ ५६ ॥ पान फूल केवडोउ
 काय, सज्जन कीजे टाढा हाथ; चंदन चूआ ने
 चांपेल, मंडप रंग वहावी रेल ॥ ५७ ॥ खुंप
 जर्यो खुणालो खंत, नुंगज जेरी ढोल ढमकंत;
 मुकुटी असावे मोतीसरी, जश कुंथर परणे
 सिसरी ॥ ५८ ॥ मामा त्यां मामेझं करे, चाउ
 न चुके वीवाह वरे; साथे रथ घोडाना थाट,
 मोटा गायण वायण ज्ञाट ॥ ५९ ॥ वोले मंगल
 जे जांझणी, चंद्रज मलि जेवी चांझणी; विमल
 कुंथर वर चंचल चमे, उंचो अंद समाणो अदे

॥ ६० ॥ जोतां जेह तणुं मुख वडे, लाखीणा
 बुंरणमा घडे; नहाजनने मेलावे घणे, पहोता
 परिसर पाटण तणे ॥ ६१ ॥ सामिआना
 साचव्या विवेक, उतारा आप्या अनेक; घर
 चोरी बांधि चडवडी, सोना कृपानी ते घमो ॥
 ॥ ६२ ॥ कुंचर अंग कर्यु मांजणु, सिणगारे सोहावे
 घणुं; पहेलां आंज्यां आगां नेत्र, पटोलुं पहेयुं
 पानेत्र ॥ ६३ ॥ लंब वेणि लहके गोफणो, कँडो
 रंग ठे राखकि तणो; मनरंगे माता पूरियो, सिरे
 सिंथो सिंदुरियो ॥ ६४ ॥ निलवट टोली व्युत-
 पत घणी, जाल ऊनुके सोना तणी; मांदलीआं
 वलीआं वेढला, कंचु कसण कस्या ते जला ॥
 ॥ ६५ ॥ कर चूडी कंकण खलकती, सिर बाव-
 नाचंदन बहकती; रमजम पाय ऊमके जांजरां,
 जाणे मयणतणां पांजरां ॥ ६६ ॥ मुख जोई
 आरिसा मांद्य, विंजणडे विंजावे वाय; सहिश्चर
 सहिश्चर सत्तिसी मली, कोटे टोकर घाले वली
 ॥ ६७ ॥ ओढी धूंघरीआसी घाट, वेगे जोई

वरनी बाट; आवे वर जोये जन कोरु, खुंप
 मांहिं नवि काढे खोरु ॥ ६३ ॥ सोकरि ठत्र
 चामर बंबाल, तलीआ तोरण जाकज्जमाल; पूंरे
 चंचल उपर चमी, लूण उतारे वर बहिनडी ॥
 ॥ ६४ ॥ धवल देश जाणे धोलही, ते गाये अण
 माहिं कही; नाचे पात्र कथारस कहे, दान मनो-
 वंडित ते लहे ॥ ६० ॥ मद्वयुद्ध रमे तक्षथार,
 चाले सा बाला परिवार; नफेरी ज्ञेरी वाजते, गुण
 गाये अंबर गाजते ॥ ६१ ॥ पुहता तोरण जोवे
 लोक, सीख्या साला कहे सलोक; विमल वाणि
 श्रवणे सांजली, गया साला ते दहदिसि टली
 ॥ ६२ ॥ पुंखे सासु प्रेमे जरी, वर माहिरे गयो
 संचरी; जोसी जव वरतावे समे, विमले श्री कर
 ग्रहित तिमे ॥ ६३ ॥ कर मेहलावण धन आ-
 खीयां, मंगल चारे वरतावीयां; वर परणी उतारे
 रहि, प्रह उगमते गयो वर लहि ॥ ६४ ॥ वसी
 वरोठी तणा विचार, कीधा विवाहना व्यवहार;
 मेहेद्यां मोदक जरीयां माट, आगल मांज्या

सोबन पाट ॥ ७५ ॥ पग पडणे जे धन परखीये,
 तेणे सासुनुं मन हरखीये; तूरो सासु दिये
 आसीस, जीवो अगणित कोकि वरीस ॥ ७६ ॥
 शासन देवकि तणे पसाय, चडती कला होज्यो
 जग मांद्य; कंत सरिसां करज्यो राज, माझ वहु
 जखे जेव्यां आज ॥ ७७ ॥ नण्द फळअर सासू
 वहू, रुमुं सगुं मनाव्युं सहु; जिनवर गुरु गुरुणी
 प्रियतणी, जगति करे श्री सुंदरि घणी ॥ ७८ ॥
 पट्टण पीता तणुं अहिराण, विवाहनुं मांमुयुं
 मंडाण; पिता तणे नामे लागता, सज्जन कोकि
 मध्या मागता ॥ ७९ ॥ बाप थकी जे पडतो
 पुत्र, ते किम राखे घरनुं सूत्र; महिअल न रहे
 तेहनी माम, बाप तणुं लोपाये नाम ॥ ८० ॥
 बाप थकी जे चडतो होय, कुंअर करमी कहीये
 सोय, जिम जिम मोटां करणी करे, तात नाम
 प्रिञ्जुवन विस्तरे ॥ ८१ ॥ विमल मंत्रि तव कर
 वावरे, मागत जन मोकलावण करे; मन गमता
 तेजी तोखार, आपे कनक कोडि सिणगार ॥

॥ ४२ ॥ छ दरसण पुरां पोषीये, स्वजन वर्ग
 सहु संतोषीये; देवदृष्ट्य दीजे दोकमा, चंगां
 चित करे चउपदां ॥ ४३ ॥ गडगदता दीजे
 गुडीआं, जारि ज्ञधरवनां जोडीआं, मेघाम्बर ने
 महुवटां, कठ पीठ पश्चराणी पटां ॥ ४४ ॥
 दिषरवास खेस खांडकी, गजवडि निर्भल गंगा-
 थकी; दिये लूना ने ऊरमर तली, नील नेत्र
 मेघवन्ना वली ॥ ४५ ॥ बासत्था सोहे सिरवाप,
 पट्टकूल प्रतापीआ प्रताप; पोता परदेसी साउला,
 मिशु मन वंचित यज जला ॥ ४६ ॥ दिये घण
 वेलि कण उपटी, धुली धूमराइ ने धटी; चोखां
 चीर चंग चोरसा, लख्या हंस सूडा सारिसा ॥
 ॥ ४७ ॥ नर्म खर्म साजा सालूर, वस्यां वस्त्र
 वहाव्यां पूर; आठां गाइ दिदामणी, संतोषे
 सवि सोहासणी ॥ ४८ ॥ कमल वनां कंमखा
 घाटडी, के काली फाली फूटकी; नरंगो
 नवरंगी जात, ताजी तारा मंमन जात ॥
 ॥ ४९ ॥ बहु मुखां मोटां मीणीआं, देतां पहेलां

मन ग्रीणीआं; धज सनाथ जिनमंदिर
 बहु, संतोष्यां गुरु गुरुणो सहु ॥ ४० ॥ लेई
 जान वखीआ घर ज्ञानी, ससरे कोधी पहेरा-
 मणी; आव्यो विमल के उग्यो सूर, जई जोहकी
 वजाव्यां तूर ॥ ४१ ॥ साहमो आव्यो नगर
 नरेस, वरे वडे वर कीयो प्रवेस; प्रीयसुं प्रेम
 पूर मांमती, इक आबण पाणी ढंकावती ॥ ४२ ॥
 देवाखये पुहतां वर वहु, रामत रमतां जोए
 सहु; गुरु गोत्रजने करे प्रणाम, पुहचे वास तणुं
 जिहां राम ॥ ४३ ॥ परण्यो वर पेसारो हूर्जे,
 मागत जन ते मागे दूर्जे; दान माने रखी-
 आयत थयो, संतोष्यो सहु थानक गयो ॥ ४४ ॥
 नव योवन बे नवला वेस, बिहुने माने नगर
 नरेस; बिहु सिर अगर बहेके वास, वेल हुआं
 बे लील विलास ॥ ४५ ॥ बेहु विचक्षण बे
 गुणवंत, बिहुने पोते पुण्य अनंत; हसतां हरषे
 पाडे होड, बे सुरंगी सरिखी जोड ॥ ४६ ॥
 वारु वन रे रखीआमणां, बहेके फूल अनो-

पम घणां; चंपक कुसुम मुकुट सिर जरे, खंडो-
खली जल क्रीमा करे ॥ ४७ ॥ विमल श्री बिहु
नवला नेह, बे सिणगास्यां दीपे देह; बिहु
मन वसीउ जिनवर धर्म, उदयवंत ठे बिहुनां
कर्म ॥ ४८ ॥ बे यौवन रुके जोगवे, बे मनवं-
ब्रित सुख जोगवे; घणा दिवस इम वोद्या
जिसे, सुकुटुंबा पट्टण गया तिसे ॥ ४९ ॥
खंड खंड मति ठे निर्मली, श्रोता सांचलज्यो ए
जली; विमल मंत्रिने रासे जाण, एटले पंचम
खंड वखाण ॥ ५०० ॥ सर्व गाथा ॥ १२१ ॥

इति श्री पंक्ति लावण्य समय गणि कृते,
श्री विमल मंत्रि प्रबंधे नव खंडे, सामुद्रिक
कथित श्री लक्षण, ६४ कला विवरण, १७ लिपि
नाम कथन, ६ राग ताल संख्या, श्री वर्णन,
कन्या निरिक्षण, पाणीग्रहणमहोष्ठव, वस्त्राद्य-
ज्ञिधान, पट्टणवासाधिकारे, पंचम खंड संपूर्ण ॥

(४५)

॥ खंड छठो ॥

॥ दूहा ॥

पुहता पट्टण पुन्य वस, ब्रेमे पूर्खो वास;
रहेतां मंदिर रंग चर, गाना हुआ ड मास ॥ १ ॥

॥ ढाल ॥

एणे अवसर सहगुरु वडा, श्रीधर्मघोष
सूर्खिंद रे; आव्या अर्बुद तखहटी, उपन्यो
अति आणंद रे ॥ १ ॥ जुउ जुउ अर्बुद अन्नि-
नवी, (ए आंकणी) नही नही जिन प्रासाद
रे; देखी रुंगर दीपतो, उपन्यो मन विखवाद रे
॥ जुउ ॥ २ ॥ गुरु गच्छपति ध्याने रह्या,
समरी देवी अंचावि रे; अर्बुद तीरथ जिस हुए,
बोँको सरखा सुज्ञावि रे ॥ जुउ ॥ ३ ॥ वीर सुत
पुर पाटणे, वासि विमल प्रधान रे; पुहच्चो प्रज्ञु
वंदाववा, जो तुह्य तीरथ ध्यान रे ॥ जुउ ॥ ४ ॥
वचन कही देव ते वखी, गणधर पाटण सांह्य रे:

संघ सहु उठव करे, विमल वंदावण जाय रे ॥
जुर्ज ॥ ५ ॥ गुरु उपदेश दीये घणा, सांजल
विमल प्रधान रे; अर्बुद तीरथनी थापना, तुह्म
जस मेरु समान रे ॥ जुर्ज ॥ ६ ॥ विमल ज्ञेण
सहगुरु सुणो, नही धन एटलुं आज रे; कहो
जिन मंदिर किस करुं, मोटां ढे तीरथ काज रे
॥ जुर्ज ॥ ७ ॥ आराधन अंबाविनुं, आपे सह-
गुरु राय रे; चक्रेसरी पदमावती, त्रीजी देवी
अंबाय रे ॥ जुर्ज ॥ ८ ॥ त्रिहुं उपवासे देवता,
आव्याजाक ऊमाल रे; मागो वर मंत्रीसरु, तूरि
त्रण ततकाल रे ॥ जुर्ज ॥ ९ ॥

॥ चोपाई ॥

सिंह नाद अंबाई दिध, अति अजय पुमा-
वई किध; चक्रेसरि दिये लखमी घणी, वर पाम्या
गयो पाटण ज्ञणी ॥ १ ॥ पुहतो मंदिर चिते
धीर, लहिर पुक्षष परसिधो वीर; ते आगे दंड-
नायक हूर्ज, हुं तो ते कुलथी नही जुर्ज ॥ २ ॥
प्रह उग्यो सिरि उद्यम थयो, प्रगट पाटण

बाहिर गयो; जोश यानक मांकि साथरी, वेरो
 मणि मणिक पाथरी ॥ ३ ॥ राजतणा राजत
 जूङ्गार, आवी श्रम करे हथोआर; मांके वेजां
 मेहेले बाण, बार एकेकी चूके जाण ॥ ४ ॥
 विमल षंकि बोले पडवको, मैं प्रीठयो राजतनो
 धनो; जीम कटकनुं जखुं पराण, जिहां आवा
 राजत ढे जाण ॥ ५ ॥ उपायो अति घणो
 अमर्ष, जीम ज्ञुपतिने करसि हर्ष; परदल आगल
 रहसि राज, जीम ज्ञुपतीनां सरसे काज ॥ ६ ॥
 तव राजा आद्यो संचरी, सपरिवार रह्यो परवरी;
 जीम बाण मेले उझसी, चूके विमल मंत्रि रह्यो
 हसो ॥ ७ ॥ हतो ज्ञरोसो ज्ञाग्यो आज, मुरख
 हाथ चम्पयुं ढे राज; मुह मचकोके मरडे मुँब,
 जीम सहित ढे सधखा जुँब ॥ ८ ॥
 रह्यो हाट हतो जाणीयो, जीमे तव परख्यो
 बाणीयो; बाण तणी काँई जाणो कला, उरो
 वणिग आवो आंथका ॥ ९ ॥ बोले विमल
 अंह्ये बाणीआ, यहसि धासे बांध्या प्राणीआ;

तेल टीप तील वेचा हींग, बाण हुई तमासित
 धिग ॥ १० ॥ जाणुं मीरु पाइली नरी, राजा
 जसखा जश्ये डरी; तोला धरतां धूजे हाथ,
 बाण हुए तुह्मारे साथ ॥ ११ ॥ इम करतां जो
 तुह्मने कोक, बाण तणा देखाऊं मोक; बाल
 सुआरो करी साथरो, पटइ पान अष्टोत्तर धरो ॥
 ॥ १२ ॥ कहो तेतां वीधुं मन रंग, बाण न लागे
 बालक अंग; जो अधिकुं ओबुं विंधाय, तो सिर
 सहि अह्माकं जाय ॥ १३ ॥ कला देखाऊं अव्रर
 प्रकार, वलोणुं वलोये नार; ऊबके विंधि जाये
 जाल, खंपण खसर न लागे गाल ॥ १४ ॥
 त्रीजी कला कहुं तुह्म जाण, जो किजे पहों-
 चतुं पराण; जोउने जइ आवे बाण, पहोंचे
 गाउ पंच प्रमाण ॥ १५ ॥ वाणि विमल इसी
 उच्चरे, जीम तणो सिंगणि करि करे, बाण
 कला देखामे इसि, जीम तणे मन जारि वसी
 ॥ १६ ॥ तूरो तरी पंचसें किंध, दंडनायकनी

पदवी लीध; रंगे राणी मखधी घणी, गाजंतो
आव्यो घर जणी ॥ १७ ॥

॥ छुहा ॥

एक राज नरयणां तुरी, सही सेलमी
समुइ; कहे कविजन जिहिं पञ्चरा, तेह घर
दूर दरीह ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

पहेलो जिनवर करी प्रणाम, पुहचे जिहां
राजमंदिर ठाम; दिनदिन घणा वाधे व्यापार,
मंड्या सकल देश व्यवहार ॥ १ ॥ करे पुन्यने
कर वावरे, सहगुङ्क वचन सदा मन धरे; जिम
धण वाधे घर आपणे, विमल न कहिने माने
गणे ॥ २ ॥ गज घोडा देशालर तणां, गरवे
विमल शणावे घणां; जिम जिम थाये विमलनो
चाल, वयरीने सिर वाधे साल ॥ ३ ॥ घर
मोटां ज्ञूपतिना पांहिं, वालि गज घोडा बंधाय;
कर मुंझकी कृप जिन तणुं, अवर न सिर नामे

आपणु ॥ ४ ॥ दहेरासर घर कसुं पवित्र,
 खीरोदक धोतीआं विचित्र; चामर डत्र अनो-
 पम करी, सोय वात बाहिर विस्तरी ॥ ५ ॥
 वयरी मली वधारे वात, ज्ञूपति आगल बोले
 घात; थाप्यो स्वामी विमल प्रधान, पण तुम-
 थी तिहिं अधिकुं मान ॥ ६ ॥ रहे रान मृगलां
 तृण चेरे, मारा नीर विणासण करे; सज्जान
 सुखे रहे जग मांह्य, त्रिहुं निःकारण वयरी
 थाय ॥ ७ ॥ जिनवर टखत न नामे कोट,
 उद्धत अज्ञिमानी आरोट; कर जिन मूरति
 मुझा धरे, तुह्य प्रणाम ते आगल करे ॥ ८ ॥
 घर बंध्या गज मोटी आस, वालि वली तुरंगम
 जास; चामर डत्र सजाइ घणी, लेशे जीम
 राज अवगुणी ॥ ९ ॥ राज चित्त लागी चट-
 पटी, थइ वरसासु फीटी घडी; खत्री खेद धरे
 मन मांह्य, जोइ वाट विमलनी राय ॥ १० ॥
 सहू बेहुं हे थइ इक मती, आव्यो विमल
 विमलज मतीः करे प्रणाम आगल कर कैरी

बेरो राजसन्ना माहिं धरी ॥ ११ ॥ त्यां रुमकू ने
 त्यां डाकलां, त्यां चुंगल कंसालां चलां; त्यां खगे
 ताल चमक्का पूर, ज्यां नवि वज्जे सबलां सूर ॥
 ॥ १२ ॥ सोहे सन्ना मध्ये सिर धणी, विष्वहर
 विकट शेष जिम फणी; तरुथर कद्वप वृक्ष
 जिम सीम, मणी मांहिं चिंतामणी जिम ॥
 ॥ १३ ॥ चूपति मांहिं रह्यो जिम राम, रुपवंत
 सिर सोहे काम; दातारिं अवतरीउ कर्ण, उपे
 सकल सन्ना आन्नण ॥ १४ ॥ साहस सूरो
 विक्रम वीर, मेरु सरिखो महियल धीर; न खमे
 तेज जीम जय जयो, मुज माशा उपहिरो
 थयो ॥ १५ ॥ सन्ना सरोवर सोहे कमल, जीम
 हसी बोलावे विमल; सुण महेता अह्य हरष
 अपार, तुह्य घर नवि दीनुं एक वार ॥ १६ ॥
 विमल मंत्रि मन कूर नहि किशो, जाणतो
 राजन रंगे हस्यो; स्वामी घर तुह्यारां अठे,
 पहोंचो जोजन करशुं पठे ॥ १७ ॥ साथे तेढ्यो
 सवि प्रतिवार, के पाला घोडा असवार; जव

दीरुं मंदिर मंकाण; राजा हियडे थयो हराण
 ॥ १७ ॥ प्रथम पोखे पहेलो प्राकार, जाएयुं ए
 घरनुं बे बार; अनुक्रमे पेसे साते पोख, राय
 रखे पडीये दंदोख ॥ १८ ॥ जब दीरुं घरनुं
 बारणुं, स्वर्ग विमान कस्तुं पारणुं; मांडी
 आरिसानी उख, तखीआं तोरण पेखुं पोख ॥
 ॥ १९ ॥ दोरे संचारी पूतखी, दे आज्ञोषण
 नीची लखी; के लीखां करी नंखे वाय, नारि
 निरती न जाए राय ॥ २० ॥ काच तणा ढाव्या
 जे थोख, पेखे पाणी तणा कद्वोख; जे मुरख
 नवि जाए ज्ञेज, करे वस्त्र उंचां पण तेज ॥
 ॥ २१ ॥ चित्रशाखा बे चंगु राम, उपर चंदूआ
 चित्राम; राजकूखी उत्रीसे लखी, रा मंदिर
 जोश चिहुं पखी ॥ २२ ॥ दीरा मयगल जे
 माचता, दीरा तूरी ततखिण नाचता; 'गम
 राम बेरा बे थोक, घडे घाट व्यवसाया लोक
 ॥ २३ ॥ 'गजे घोडानी पाखर खरी, खांझां खेमां
 डापर दुरी; अँगांटो परंग उखीकृप, ते देखीने

जनक्यो नुप ॥ ३५ ॥ दीर्घं मेघाडं बर छत्र, दीर्घ
 चामर पुहवि पवित्र; जोजन जखी सजाइ जालि,
 जमवा बेगा सोवन शालि ॥ ३६ ॥ मोटा
 मोदक जव महमह्या, प्रीस्यां शाक सवि विष
 सम थयां; साव दूध आणघोळ्यां घोळ, लीधां
 चलु दीधां तंबोळ ॥ ३७ ॥ सपरिवार पहिराठ्यो
 जीम, करी ज्ञेट जग जाणे जिम; राउ जमी
 जव पाडो वले, नुव्यो नुवन माँहिं आफले ॥
 ॥ ३८ ॥ आव्यो मंत्रि बाहु तव धरि, राउ
 बोळव्यो निज मंदरि; रा जाणे अह्याकं राज,
 विमल आगे ते ढे व्याज ॥ ३९ ॥ विमल मंत्रि
 वोळावी व्यायो, राउ प्रधान अनेरो मव्यो; राउ
 कहे तुह्ये जे कह्युं बहु, ते में दृष्टे दीरुं सहु ॥ ३० ॥
 मनस्युं अह्ये विमास्युं आज, ए जीवे तो जाये
 राज; कीजे कांइ तिशो उपाय, वयरि वणिग
 विलय जिम जाय ॥ ३१ ॥ गुण नवि जाणे जे
 जेहना, आदर न करे ते तेहना; देखी काग
 कविजन् इम जणे, मेहेली झाख लींबोळी

चणे ॥३६॥ झाखसरिसो विमल प्रधान, छुर्जन
जन ते लिंब समान; काग सरीखो राजा थयो
दोष विहुणो दोषी कह्यो ॥ ३३ ॥

॥ दृढा ॥

मंत्रि ज्ञणे ज्ञुपति सुणो, जव प्रह विमल
प्रधान; आवे तव ज्ञोजन ज्ञणी; देव्यो बहु
बहुमान ॥ १ ॥ वाघ मेलावे मौकलो, त्रास
होसि ततकाल; विमल हकारे वीर सुत, सज्जा
मध्य ज्ञूपाल ॥ २ ॥ विमल विकार्यो नहि खमे,
तेज तणे ते पूर; सिंगि सांकल उतरे, छुःख
टखे जिम दूर ॥ ३ ॥ गोखे मरे जे मानवी,
ते विष दीजे कीम; काज सरे कलकल टखे,
सांजल राजा जीम ॥ ४ ॥ राय राणा मंमलीक
नर, सज्जा जनि सुविशाल; आव्यो विमल
विकट कटक, मान दीये ज्ञूपाल ॥ ५ ॥ बेरो
चाउर चंप कर, जूरो जमनुं रूप; सखइ न सके
कोइ नर, मन आकंप्यो ज्ञूप ॥ ६ ॥ वाघ

वृद्धो नय ज्यो, राज करे केश वार; विमल
विडेदे उठिये, तिखमायो तिणवार ॥ ७ ॥

॥ ढाक ॥ लोकीक पवारा रासनो ॥ ए राह ॥

विमल राजद जव आवीयो, डोडावियोरे
तव वाघ विकराल तो, काल जिशा नख पथ
वशा, ए मुंडे विलगा विसहर जिस्या वाल तो ॥
॥ १ ॥ वेढ वेढालो वाणीउ, जाणी राजदे रोस-
नो रेम तो; केडे विलायो वाघनी, एतो काघ-
डाकी नर थाय निमेड तो ॥ वेढ० ॥ २ ॥
(झुपद) घोघर सादे घरघरे, अरे घरघर
जमिआ कंप अपार तो; खड खम खांका खम-
खमे, अरे लडथमे लाख गमे असवार तो ॥
॥ वेढ० ॥ ३ ॥ जड जडवाय हता घणा, ते
तो आपणा अलगा लेश गया जिव तो; माल
तणे माथे चड्या, एतो के पड्या राजत कर-
तवा रीव तो ॥ वेढ० ॥ ४ ॥ पुंड वाली पुंरे
ठवें; अरे नव नव रंगे तें वाघबो वीर तो; एतो

पाटण परगट रुमड़मे, एतो को किमे तेहने
 ताके तीर तो ॥ वेढ० ॥ ५ ॥ हीर हिरागल
 हाटडां, एतो फाडियां फूडां चिहुं पखि चीर
 तो; धीर धासी गया धूंसटी, एतो थीहटीरे
 वहे घृत घण नीर तो ॥ वेढ० ॥ ६ ॥ दोसी
 देइ गया हाटमां, एतो माटडां फूटमां वहे
 रंग रेल तो; फमिआ ते वाफि फाडि गया,
 अरे फूलनां डाल माली गयो मेलि तो ॥ वेढ० ॥
 ॥ ७ ॥ पान ते पान कुडेरद्वयां, अरे घांचीने घरे
 ढव्या तेलना कूड तो; हूड हुआ ते हाश्रिआ, एतो
 साथिआ सवि बलवत हुए बूड तो ॥ वेढ० ॥
 ॥ ८ ॥ पारिख पग पिंकि चके, एतो घाट
 घमा सोनार दिये पुंर तो; मुरीचा मणी-
 आरमा, अरे ज्ञारडा मेहेली गया नर उर तो ॥
 ॥ वेढ० ॥ ९ ॥ एतो लोट करे गढ कोटमी,
 अरे ऊटडी ऊबके मोटमी खाइ तो; वाज
 चीटावो वाघलो, एतो आघलो कोई न घाइ
 घाज तो ॥ वेढ० ॥ १० ॥ जाह ते गढ कुहारूष, अरे

पाड़ए मंदिर घाटने हाट तो; वाटे न को सखकी
 सके, अरे ज्ञणतबा ज्ञाट नासी गया नाट तो ॥
 ॥ वेढ० ॥ ११ ॥ बाला ने बालक टखवले, अरे
 खखचले नगरी नही कोइ रखवाल तो; सार
 संज्ञाल न को करे, न को धरे वाघबो देव दयाल
 तो ॥ वेढ० ॥ १२ ॥ वीर जणणी को जाईजे, एतो
 आईजे एटले विमल प्रधान तो; ज्ञानु परे जम
 दीपतो, अरे जीपतो ए घटे वाघनो वान तो ॥
 ॥ वेढ० ॥ १३ ॥ अरे गोल गरवे किशुं गडगरे,
 एतो तडफडे तुं किशुं पाटण पोल तो; खुबी
 खंधावलि आवीयो, एतो विमले बोलावीयो
 बांगडे बोल तो ॥ वेढ० ॥ १४ ॥ तडतम लोचन
 तरडीआं, एतो कम्कम करडीआं कुंठने मुंठ
 तो; चुंड जिशुं चुंखर जयो, घणुं गहगद्यो रे
 नुंई आहणी पुंछ तो ॥ वेढ० ॥ १५ ॥ दंत दा-
 तरडी देखाडतो, एतो नाखतो रे धरा फुकतो
 फाल तो; काल जिशो कालूतरो, अति आकरो
 रे करे विलगवा ताल तो ॥ वेढ० ॥ १६ ॥ थाप

धरी जव धार्द्यो, तव साहीयो रे ईशो काबरो
 कान तो; विमले कयों करि मांकडो, लीयो सां-
 कडो रे देवी श्रंचिका ध्यान तो ॥ वेढ० ॥ १७ ॥
 जय जयकार शबद हूआ, वली घर घर रे हूआं
 मंगल चार तो; वाघलो राय आगल धस्यो, अरे
 विमले करियो जुउ पर उपगारतो ॥ वेढ० ॥ १८ ॥
 विमल गयो घर आपणे, अरे राज ज्ञेन मंत्रि न
 सीध्युं काज तो; राज रखे लिये वाणीउ, एतो
 प्राणीउ दूष में जाणीयो आज तो ॥ वेढ० ॥ १९ ॥
 मंत्रि ज्ञेन ज्यां दुं अह्मे, तुम्हे चित उचाट म
 आणसो आज तो; माल करो बल पारखुं, एतो
 सारखे सारिखुं टालसे साल तो ॥ वेढ० ॥ २० ॥
 माल स्यो मंत्री विचारीयो, जलो ज्ञारीयो जांगडा
 धाए जीम तो; विमल हणे करि ताहरे, एतो
 माहरे मागजे सबल हुई सीम तो ॥ वेढ० ॥ २१ ॥

॥ दूहा ॥

प्रह उगम वली प्रगटियो, वहेलो विमल
 प्रधान; राजल राज सज्जा लहे, वली विशेषे मान

॥ १ ॥ माल अठे घर आपणे, आणे गर्व अपार;
महेता ते बल पारखु, करू न केती वार ॥ २ ॥
वाघ तुम्हे वस आणीजे, जे अति विसमो वंक;
मान करे ठे मालडा, ते तुम्ह आगला रंक ॥ ३ ॥
इण अवसर ते आविया, माले मांकि ताल;
सुन्नट सिरोमणि जे हुए, ते मोकळो चुपाल ॥ ४ ॥
माले वाई बक्करी, वरवी बोले वाण; आवो
अलजे श्रापणे, जे पुहचे नुज प्राण ॥ ५ ॥ वीर
जणणी वीरा सुतन, जे हुए बहु बलवंत; उठ-
वणी उठी करो, जे वीर कहावे कंत ॥ ६ ॥

॥ अघठंद ज्ञाषा ॥

तेणे वचने रोसे चड्यो, नड उळ्यो नमवाय;
घायति पहिलो जातवी, पठे परठियो पाय ॥ १
तरिं परठिअपाय रह्यो रढ मंडी, जीम नडानड
माल नमं; घण घाय घडक्कीअ, सूर धमक्कीअ शेष
नडक्कीअ जारवडं; चल चंद चमक्कीअ, मेरू फर-
क्कीअ धीर धरा; जय विमल जमलि महि माल
नमंते, पेखे सुरवर कोकि नरा ॥ २ ॥ घण मेहेले सुष्ठि

के जंजे पुंरि के, उठ विउरि के चंद पढ़े; घण हथो हथे, वष्टे वष्टे सष्टो सष्टे सीस न्निडे; करि करे कडकती, नज्जो हम्मकि, धुजे रुड्डुकी, जारू प्तरा ॥ जय विमलाण ॥ ३ ॥ करस्युं कर मोरु के, कंद विठोरु के; कोई न होरु के, हारि कहे उप्पानि अनखर्ई, दोण जखर्ई, आवी सखर्ई, वेगि रहि; धरु धंबड धुर्ईकि, मांहो मांहिं के; लधर्ई वाह के, थाय करा ॥ जय विमलाण ॥ ४४ ॥ घण पुरीअ माण के, जाये भाण के, सवि संधाण के, दूर करे; जन जोडकि नज्जो, हक्कति वज्जो; अंबर गज्जो, ईद घरा; विमले बख उर के, किय चकचूर के; मद्वह पूर के, आस परा ॥ जय विमलाण ॥ ५ ॥ विमल जमलि जव आणी, मद्व रखिउ; महि मंमल, रायंगण जुजंत, नाम श्रखिउ आखंकलि; ऊपन करि खिण एक, ठेक जित्तो, जग जाणो जे एण, वग्ध वसि कर्यो, तांह कुण मद्व समाणो; लावण्य समय कहे विमले, तेह दहदिसि नंखिउ फेरवी;

(१०५)

आवी विमल पाये पर्ने, जोजे जन दिधो डेरवी
॥ जय विमलण ॥ ६ ॥

॥ चोपाई ॥

खंड खंड मति ठे निर्मली, श्रोता सांनखज्यो
ए जली; विमल मंत्रिने रासे जाण, एटले ठठो
खंड वखाण ॥ १ ॥ सर्व गाथा १०२ ॥

॥ ईति श्री पंडित लावण्यसमय गणि कृते,
श्री विमलमंत्रि प्रबंधे, चक्रेश्वरी अंबीका
आराधन, श्री अर्बुदाचल प्रासाद
प्रतिबोधन, बाण त्रितय कला पक-
टीकरण, व्याघ्र मह्न युद्ध जया-
धिकारे, षष्ठ खंड संपूर्णम् ॥

॥ खंड सातमो ॥

॥ चोपाई ॥

मंत्री राउ विमासण करे, देव शक्ति ए केणे ज्ञवि
मरे; आपण जे जे कस्या उपाय, ते विसराळ थया

कहे राय ॥ १ ॥ जणे मंत्रि राजन सुण वात,
 आगे विमल पितानो तात; लहिरि आदे लेखे
 लागीये, ढप्पन कोटि टंका मागीये ॥ २ ॥ ईणे
 मर्मे धन लीजे कसी, धनहीणे शुं करशे वसी;
 धन विण माणसने मद टले, धन विण नर मोटा
 खलनले ॥ ३ ॥ धन विण कोई न माने बोल,
 धन विण थाशे रंक निटोल; धन लीधुं तो लीधा
 प्राण, नीर विहुणुं जिशुं निवाण ॥ ४ ॥ मंत्रि
 सज्जा प्रहउगम गयो, राय रुरो उपराठो थयो;
 नर समुद्र पाटणनो धणी, राउ रिसाव्यो कहो
 शा जणी ॥ ५ ॥ जणे मंत्रि सुण विमल मंत्रिस,
 राउने डे लेखानी रीस; ढप्पन कोटि टंका घर
 जरो, के आवीने लेखुं करो ॥ ६ ॥ जो तुम्हे
 रानी वंठो मया, करो बोल जे तुम्हने कह्या;
 वद्यो मंत्रि जव मंदिर जाय, आपे लेख कोई
 कर माँह्य ॥ ७ ॥ वांचयो लेख विडेदि करी, वाणोत्रे
 वोहस्या डे तुरी; दीधुं दाणचोरीनुं आल, राय
 पेड़िये लिअा समकाल ॥ ८ ॥ जुथाई तो उपर

करो, नहीं तो लेख लखी यो खरो; राय सरीसो
 नहीं संतोष, वली उपायो अधिको रोष ॥ १ ॥
 वलता लेख लख्या पमवडा, डडे पीआणे आव्या
 डडा; धृष्टि लेख चिंता परहरी, वात तुरीनी डे
 पाधरी ॥ १० ॥ लेखा मस फांदे पारुशे, लेशे
 धन वयरी तारुशे; किशुं करे जो अति आकलो,
 गाढो सबल सिंह सांकट्यो ॥ ११ ॥ कूम रचाव्यां
 आगे ढेढ, वाघ माल मंडावी वेढ; पहिलुं धुरि
 जो खाये खता, पठे जे कीजे उरता ॥ १२ ॥
 दूर्जन हांसा करशे घणा, जाशे मोहत पितामह
 तणा; दुब्बल कन्नो राजा नीम, विणरे राज्य
 न रहीये नीम ॥ १३ ॥ जई मंदिर सामहणी
 करी, सांढ सोबसें सोवन नरी; पाखरि पंच सयां
 असवार, बीजा पंच सहस तोखार ॥ १४ ॥
 पायक सहस मट्या दस बार, अवर अनेरा वर्ण
 अढार; पोताना गज साथे लीध, बीजा तुरी
 अक्षणा कीध ॥ १५ ॥ रथ वाहण उंटे नीसाण,
 रखत नया साजेसा बाण; अंतेजर देहरासर

(१०८)

साथ, घर टबती लिधी सघली आथ ॥ १६ ॥
मेली कटक थयो असवार, जीम ज्ञेट कीधी
तिण वार; राजा पुंर देर्इ जव रह्यो, वलतो विमल
बोल इम कह्यो ॥ १७ ॥

॥ दूहा ॥

मुज दोधी तिम वेरिआं, वली म देजो
जीम; एम कही पाटण तणी, विमले वोली
सीम ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

चाह्यो मंत्रि माला वन रह्यो, (त्यां) घोट
बक नीसाणे जयो; एणे अवसर चंद्रावई धणी,
आव्यो खेत्र खमाला जरी ॥ १ ॥ सुएया विमल
नीसाणे घाउ, धरणी ढले चंद्रावई राउ; सीमाला
जे सवि सामटा, आवि मद्या विमल एकरा
॥ २ ॥ जेहने कहिनां न नमियां झील, उलग
करे जला ते जीम; गाम राम लीधा परदेश,
सेव मनाव्या नगर नरेश ॥ ३ ॥ बेरो विमल

सन्ना सम धरी, आव्यो नर को देशाभरी; सांचल
 स्वामी देश बंगाल, रोम नगर थे अति सुवि-
 शाल ॥ ४ ॥ एके नगरे बार सुखतान, बार बार
 जोयण मंकाण; वाव सरोवर वासी कृआ, देश
 अथे सवि कश्चित् लूजूआ ॥ ५ ॥ ज्यां ज्यां जाणे
 हिंदु नाम, त्यां त्यां देश उजाडे गाम; हिंदुनो
 अवतरीउ काल, जो चाले तो कर संनाल ॥ ६ ॥
 ते बारे रवि परें दीपता, दोहिला देव अथे
 जीपता; सांचल हो चंद्रावश्च धणी, रोम नगर
 ते पूरव जणी ॥ ७ ॥ जणे मंत्रि शी मंडी जात्र,
 ते सुखतान कह्या कुण मात्र; एक एकनी भाया
 रहे, ते सुखतान नाम किम लहे ॥ ८ ॥ मालव
 मगध देश नमीआरु, जीत्या कष्ट मष्ट मेवारु;
 कलि कर्णाट लाट ने ज्ञोट, जीत्या मारूआडि
 नव कोट ॥ ९ ॥ दहदिसि वरते आण अखंड,
 मेलीउ गूजरातिनो दंरु; जीम न जांजुं राकुर
 जणी, किम लोपुं कुलवट आपणी ॥ १० ॥
 गोरु देशनो रा गांजीउ, ज्ञोट तणो जट ते

जांजिउँ; पंचालो ते पालो पले, कान्हडीउ
 कोरारे रखे ॥ ११ ॥ काशमीर कंप्यो जडवाय,
 चौड देशनो चांप्यो राय; बावरीउ बेरो बारणे;
 कन्नुजो ते कीरति करे ॥ १२ ॥ अंग देशनी
 उखग करो, जीवी मागे जालंधरो; वागडीउ ते
 नंखे वाय, सोररीउ ते सेवे पाय ॥ १३ ॥ अव-
 तरिउ रिपु केरो काल, प्रगटिउ पुण्यवंत प्रति-
 पाल; मथुरां तणो माल पाठवे, अरथ अजो-
 ध्यानो आठवे ॥ १४ ॥ ढीली (दिल्ली) नो ते
 माने हाक, रोम नगरनी थइ तकताक; मुज
 आगल ए बल इयां कह्यां, कण उखण तांबूरां
 रह्यां ॥ १५ ॥ जिमणवारे नवि जमिश्चा वडुं,
 करतां पाक रह्या कोरुं; घर करतां ते घर विसर्या,
 ते दोसे अखगा निसर्या ॥ १६ ॥ ते सुखतान
 तणुं शुं गजुं, जो जाएया तो किम ऊज्जुं; करो
 सजाई महेता जाण, जइ जीपुं बारे सुखतान
 ॥ १७ ॥ सूरो सुरातन धडहड्यो, हय गय रह
 पखरियां ब्रज्यो; चंद्रावड वाहिर मेहखाण, कीधुं

ताम हुजं जग जाण ॥ १७ ॥ हल हल कटक
 सजाई करे, जड जाथा जाखोडे जरे; सगुणी
 मींगणि पाली पटा, कटारि कातरणि करि कटा
 ॥ १८ ॥ गदा गुरज गोखा गोफणी, जल जलके
 जाखानां अणी; हल मुशल मोगर वर चक्र, गेडी
 गडाली लिये वक्र ॥ १९ ॥ शंख शक्ति तोमर तस्त्रार,
 नमीचा नाराच विचार; खांडां खेडां घण घुग्घरा,
 वली वंश ने बापर ढुरा ॥ २० ॥ सरसी फरसी ने
 हकबकी, अणीआली वाली वांककी; तीखां
 तेज तपत त्रिशूल, वयरीने सिर मत्था शूल ॥ २१ ॥
 जरद जोरु जमली जीणसाल, लोहवकी रुग्ली
 टोमाल; हस्तान्तर्ण अंगूठी खरी, दोरी जरद
 कवच कर्करी ॥ २२ ॥ पहेल्या अंगा चंगा टोप,
 रंगे रंगालिना आटोप; पहेरे जीव रखी सन्नाह,
 वयरीने सिर देवा दाह ॥ २३ ॥ मोटा मयगल
 पर्वत ग्राय, बलवंता केकाला पाय; पख्खर परु
 घुग्घर घमघमे, रण रलीआइत रोसे रमे ॥ २४ ॥
 दंतुसख यम दाढा जिसि, सरलि सुंदे धाये धसी;

रीसे चीस ठके सारसी, परि परि सवि प्रीते
पारसी ॥ २६ ॥ पग पोढा करि थंज्या थंज्ज,
सींदूरे सोढाव्या कुंज; सवा ज्ञारनी सांकल खरी,
रणके चरणे जिसि नेउरी ॥ २७ ॥ अंबामी पुंरे
आठवी, ते उपर धज ऊलके नवी; बेगा नवि
मारा कुंतार, रण कृता जुरा झूँझार ॥ २८ ॥
अंगे रंगे कृनां चित्राम, के मयगल जयमंगल
नाम; फूंक फोमके संकल त्रोम, के विष ठोम
महा मद मोम ॥ २९ ॥ पर्वत ढोल धरणि धंधोल,
पर दल बोल केवि रणरोल; एक ताल के वयरी
काल, के विष ऊल चमर बंबाल ॥ ३० ॥ गढ
गंजण जंजण बल राम, सिंघलीआनां साचां
नाम; चाले मयगल मद कल्पोल, चिहुं पासे
चाले चक्कोल ॥ ३१ ॥ तेजी ते पाला तरवस्या,
रणसूरा ने रोसे जर्या; हाजर मती ने अरी अमा,
जारिज जल हाका नीकका ॥ ३२ ॥ होला हारु
काकु पमा, सरखा सेरामा सूनमा; के हाका कलथा
कादुआ, जलवद्वा गंगाजल जूआ ॥ ३३ ॥ सखेर

सजोमा ज्ञमर ज्ञोरिंग, सारिंगा नव हृत्थ नारिंग;
 जुंगी ऊंबाणा उंदिरा, वाहणीआ खुरसांणि खरा
 ॥ ३४ ॥ कोहाणा मोटा महूअमा, महलावीआ
 मुगल मांकमा; ऊधसीआ नीघसीआ घोर, जाट-
 कीआ जोटकीआ मोर ॥ ३५ ॥ पाणीपंथा पंच-
 कछ्याण, पवनवेग पोढा केकाण; पारकरा बडेरा
 जेअ, जाति शुद्ध नवि आके तेअ ॥ ३६ ॥ कपिल
 किसोरा घोडाजात, अठे अनेक जलेरी जात; ते
 सधला सोडे आणीआ, जग जोडे जडता जाणीआ
 ॥ ३७ ॥ हंस धवल अने हांसला, नाचे माचै
 महिअल जला; पुहळे पंथे सविहुं पहिलीआ, वेगै
 वडा वारो वहिलीआ ॥ ३८ ॥ पुंरे पुहला पग
 नीसला, वंक मुहाने खंधा गला; एक वर्ण ने दुंका
 कर्ण, उपर आरोप्यां आन्नर्ण ॥ ३९ ॥ पंडीआ
 पाखर ने पहलाण, चडीआ रण सागर उधाण;
 उर बंध गादी पटाट, बांधी जेर बंध नीस्ट्राट
 ॥ ४० ॥ मुडी चंग चमर चोकडां, मखीआरडां
 अने मुहरडां; रुप खाप सरिखां जलकतां, बिंहुं

पखे पांगड़ ढककतां ॥ ४१ ॥ पाडिमि पटकुख
 बांधीआं, वाग दोर वाक्ख सांधीआं; गली गली
 जव वादल जर्या, खलके तोबर बाणे जर्या ॥ ४२ ॥
 व्यतपती आला लीआ वींजणा, तेजी ताजे-
 वा ताजणा; कसी कबण बांधी वासणी, धुरीचा-
 री दीधी वासणी ॥ ४३ ॥ केमर फडणा गिरी
 उठणा, माता मयगल मद मोडणा; खाड नाड
 ऊने नय पूर, रण ऊड ऊटके ऊनपये सूर ॥ ४४ ॥
 हरण महा हीसे हणहणे, तेजी ते नवि जीत्या
 कणे; बड वेगि नवि लाइ वार, चंचलीए चमीआ
 असवार ॥ ४५ ॥ धडकया रथ धरणे धडहडो,
 रण वाजित्र रह्यां गमगमी; चले विमल चंद्रावर्द्ध
 धणी, कटके रोम नगर दिसि जणी ॥ ४६ ॥
 चार सहस्र सिरिसी किरि धरी, सांढ सोलसें
 कुलिरि जरी; साथे चाले पाणी पाट, कुहाडे
 चौखाले वाट ॥ ४७ ॥ ऊंट सबल साबाणे जर्या,
 चाले काठ तणा गढ कर्या; मारग मंमाये बाजार,
 वर्ण अढार करे व्यापार ॥ ४८ ॥ साथे सांढ

पसाणी तेह, घडीआ जोशण जाये जेह; गाजे
 गज हणहणे तोखार, पाला लाख कोडि नवि
 पार ॥ ४४ ॥ सुखासण आसण पालखी, के बेरा
 सेजवाले सुखी, श्री गरणा वय गरणा कहा,
 आप आपणे थानक रहा ॥ ५० ॥ सेनानी ते
 चिंता करे, जंडारि ते मेली उवरे; राते चोकी
 पोहरा पर्ने, सात सहस दीवटीआ कर्ने ॥ ५१ ॥
 विमल अंग वाध्युं बल उर, चाले विकट कट-
 कनुं पूर; दब खेहे भायो शसि सूर, रोम नगर
 जइ दे रणतूर ॥ ५२ ॥

॥ दूहा ॥

॥ राग आसाऊरी ॥ ढाल वेलिनो ॥

रोम नगर तव खलज्जले, दीधी पोले पोल;
 ते बारे सुलतान तव, बरवे बेरा उल ॥ १ ॥ जव
 नीसाण भडुकीयां, वाग्यां जांगी ढोल; मुख
 तंबोल खसि पञ्चा, नवि बोलाये बोल ॥ २ ॥
 बीबी सवे हसि हसि पर्ने, कहे किम झूझसी

मीर; शबद सुणी जंगाण जय, अंगि अखगा
 तीर ॥ ३ ॥ उंचे गोखे चडि चमि, जव जोये
 सुखतान; क्या कीजै आव्या हवे, खुदा तणा
 फुरमान ॥ ४ ॥ किसका दख हादरि हुआ, जव
 पुढे सुखतान; आया विमल बकाल ए, मरडि
 मनावे आण ॥ ५ ॥ इण जीते सवि देशके,
 इण जिते सवि राय; कइ पय लागी माल दे, कइ
 छडी चउ पमि थाय ॥ ६ ॥ आये हिंडु गोबरे,
 सुणिआ बोल बकाल; सामा सवि ढीनी लेवे,
 ते क्युं आपे माल ॥ ७ ॥ हिंडु हम हकिं गया,
 छडि विण लित्ता कोट; ते कुण आज बकाल ए,
 हमकुं देवे दोट ॥ ८ ॥ (चाल) हमकुं देवे
 दोट बकाला, मागे माल विचारा; हमके हाजर
 मही असवारा, नहीं नहीं कोइ जूजारा; हम
 सुखतान सज्जाण समाणे, हमें क्युं नामुं कोट;
 देखे बीधी अब खोक लूटाऊं, मारि कराऊं
 सोट ॥ ९ ॥ पकडी तेरे पाए पकाऊ; तौ हुं सा-
 हिब तेरा; हिंडु कटक कराऊं हेरा, किंचं कहुं

बहुतेरा; हल्ल हल्ल कटक सजाई मांकि, हय
 परकरीआ कोमि; मद ज्ञन्नल मयगल मखपंता,
 मेहेव्या बंधन गोमि ॥ १० ॥ अंबाडि मांकी
 दंतुसल, आडी अलत्ति बांधी; तिहि तङ्गश्चारि
 अटारि सारी, कटारी सोइ साधी ॥ ११ ॥
 सींदुरे सोइ कुञ्ज सोजाला, पोढी पाखर ढाँकी;
 कोट तणा गंड विसमा कीधा, विसंरा त्रिसंरा
 वाली ॥ १२ ॥ जरकी जोम जडी जडि जाढी,
 तानी ते नवी तूटे; पहेर्या अगो टोप रंगाउलि,
 जाला जंग न फूटे ॥ १३ ॥ पोट तणा ते तूसीअ
 पद्माणे, जे जाणे रण मोरु; वालि बांध्या विस-
 हंर सरिखा, रेरविआ विष गोरु ॥ १४ ॥ के
 तरकस करकस करि जीडे, सींगिणि धींगिणि
 हीथ; जीव रखी सरखी सौहावे, मोटा मोगर
 साथ ॥ १५ ॥ खांडा खेडां नवैल नमीचा, बीजां
 जे हथीआर; ठत्रीसे दंमायुध आगे, अंग न
 लांगे जीर ॥ १६ ॥ ढोल ढमक दमामा देवे,
 नफेरीना नाद; बोरे ते सुलतान सजोडा, विसल

सरिसो बाद ॥ १७ ॥ पोख थकी जव पगलां
 मांडे, तव धूरि ढबीउ टोप; बीबी बोखे विमल
 सरिसो, मीरां म करिश कोप ॥ १८ ॥ बीजुं
 रुगलुं जाम उपाने, तुरीआं आवी ठेस; बोखे
 लांदी सुण हो बीबी, साहिब जाण म देस ॥
 ॥ १९ ॥ त्रीजे डगले काल उतरीउ, चोथे दक्षिण
 देवी, बोखे बीबी मानज मागी, विमल तणा
 पय सेवि ॥ २० ॥ ए हिंडु नही देव सरूपी, जे
 एषे दल आया; जिम देखुं तिम बीटी बीटाई,
 क्या हिंदूकी माया ॥ २१ ॥ रे रे मीरां रहे
 दुक धीरा, म करे मान पराण; जसका खोल्या
 बाणज्जी जावे, गाऊ पंच प्रमाण ॥ २२ ॥ देखी
 विमल कटक घण कोटि, सिंह नाद सिरित्राग;
 जे घोका मयगल मतवाला, पायक पाला नागा
 ॥ २३ ॥ पूढो मोटा मीर मतालिम, जे पयगंवर
 पाका; राज रहे तिम रहणि राखो, ऊज करी
 हवे आका ॥ २४ ॥ जे दूर्वेसा वेस अनेसा,
 पूढो मूषि मधाणा; जोगी जोगी जंगम जडीआ,

शेष सदा सपराणा ॥ २५ ॥ पूर्वा जाण कहे
 तुम्हे मानो, आण विमलनी आज; जो हुम्हे
 राज करेवा हींको, रोम नगरिंजो काज ॥ २६ ॥
 मोक्षिंश्चापरधानं आपणा, विमल मनावा
 रेसि; रोम नगर मया उधाउ, जे मांगीस ते
 देसि ॥ २७ ॥ विमल जणे जो बारे बीबी,
 हिंदू वेषेज माले, जो मणि माणिक वेग वधावे;
 सोवन जरीए थाले ॥ २८ ॥ आपे ढंकजि घोका
 हायि, टंका कोऽनि बि चार; मानी वात प्रधानजि
 वलीया, पोहता नगर मजार ॥ २९ ॥ वात
 सुणावी सवि सुखताने, बोबी बोल कहाया,
 हार दो दो सिणगार जला, हिंदुआणी वेस
 कराया ॥ ३० ॥ मणि माणिक परवाल घसाया,
 सोवन थाल जगया; विमल वधामणि बीबी
 आवे, रोम नंगरका राया ॥ ३१ ॥ गोये गोरी
 कारति तोरो, प्लारि जेट मुंकाईः विमल वधाया
 पूर विआया, आपे आण मनाई ॥ ३२ ॥

॥ ऊहा ॥

बीबा दीधे कप्पके, उर दीधे चंगे चीर; प-
 हिरीव्या सुखतान सवि, विमल वधार्यु वीर ॥१॥
 मीरां सवि मीनती करे, बीबी दे आसीस;
 खिजमते करसि ताहरी, मंत्रि म आणे रीस ॥
 ॥२॥ प्रतपे कोकि दीवालमी, अमर करे कयवार;
 खुदां खुसी ने तुहनै, विमल विमल जसंबाय ॥३
 ॥ चौपाई ॥

खड खंक मति ढै निर्मली, श्रोता सांजखज्यो
 ए चंखी; विमल मंत्रिने रासे जाण, सुधो सत्तम
 खंक वेखाण ॥१॥ सर्व गाथा १०६ ॥

॥ इति श्री पंडित लावण्यसमय गणि कृते,
 श्री विमलमंत्रि प्रबंधे, नव खंडे डपन्न
 कोकि धन मार्गण, जीम नुपति विरोध
 चंद्रावती नगरी राज्य थापना,
 विविध देश साधन, सैन्य वर्णन,
 छादश सुरत्राण जैत्राधिकारे,
 सत्तम खंक संपूर्णम् ॥

(१२१)

॥ खंड आठमो ॥

॥ चोपाइ ॥

आव्यो नर एक अङ्गूत वेष, आगल मेद्यो
 मौटो लेख; पुरुयुं कुण किहांथी पहुत, बोले
 राउ बांजणीआ दूत ॥ १ ॥ मम स्वामीनो आ-
 यस लही, आव्यो पंथ घणा दिन वही; करी
 मुंडा पाठी कर धरी, वांच्यो लेख विरेदं करी
 ॥ २ ॥ अति प्रतापि पोढो परचंड, वरते जैहनी
 आण अखंड; राय पंड्यो पश्चिमनो धणी, लंखे
 लेख विमलेश्वर नणी ॥ ३ ॥ राउ विरोधे पट्टण
 परहरी, जइ वेरो चडावइ पुरी; धार पुत्र श्रह्मा
 उद्धव आज, रुकुं पानुं आपो राज ॥ ४ ॥ विषम डे
 श्रह्मारी रीस, नहितर आवी नामो सीस; वयरी
 लेख वचन विस्तखुं, विमले कान हेरे नवि धखुं
 ॥ ५ ॥ त्यांथी प्रगट पीआणुं करे, सकल कटेक
 साये संचरे; सिंधु सरिसो आएयो खेद, (राऊ)
 बंजणीआनो तेहज देश ॥ ६ ॥ चंद्यो विमल

अतिरोसे पुद्धुत, जणे मंत्रि मोक्षीए दूत;
 नवि माने तो कटकि करो, राजन राजनीत
 अनुसरो ॥ ७ ॥ मंत्रि राज विमासी दूत, मोक-
 षीउ मोटो अवधूत; बोलंतो जे मुख बर्बरो,
 अंखवें उत्तर आपे खरो ॥ ८ ॥ वाट घाट उद्धुंधी
 करी, पोहतो जिहां बे उठापुरी; सूरो सूरा
 जस्यो पंडीउ, दूते दीरे राय पंक्तिउ ॥ ९ ॥
 जणे दूत जय नाणे हिये, राज पञ्चाथी
 को नवि बीहे; विमल मंत्रीना आपो तुरी,
 आवी उलग सारो खरी ॥ १० ॥ दूत वचने लागो
 साटको, राज मस्तक लब्ध्यो चाटको, जारे कुण
 बे तारो धणी, दूत जणी किम नाखु हणी
 ॥ ११ ॥ ताहरो सामी विमलड राज, ते तो
 निर्द्वजने नथी लाज; सूनु सनेपातकि शयो,
 कह वासो अगासे रह्यो ॥ १२ ॥ अजुर लाख
 बांभणीउ राज, एकल प्रगामांखड्हि आज, सार
 सहस जे लुंकी मूहा, ते उलगो अद्यारे हुआ
 ॥ १३ ॥ जम्बुद ने अलवट जे राज, आण अमारी

माने आज; अउर कोडि साहण पहलवणाय,
 माहरे मन विमल ते वाय ॥ १४ ॥ सुतो किमे
 जगाढ्यो सिंह, तुज सामीना नमीआ दीह;
 जारे जइ विनवे अबूज, रठोनगरपति मागे
 ऊँज ॥ १५ ॥ अपमान्यो अवगणित बहूत, वेगे
 बलीत जैरव ज्ञूत; विमल मंत्रिनी सजा पहुत,
 अति दूहवाणो बोले दूत ॥ १६ ॥ ते तारो वयुरी
 आंकदो, अति विसमो विषनो आंकदो; जे तुज
 बोल्या बोल अनंम, कहेतां जीन थइ शत
 खंक ॥ १७ ॥ दूतकहण तव प्रीछियुं खक्कं, चाल्युं
 कटक सिंधु पाधरुं; मारग भडे पीआणे थयो,
 दिवस केटखे रठे गयो ॥ १८ ॥ ढमक्या ढोल
 डाक डमवडी, रा पंड्या श्रवण श्रुति पडी;
 आव्यां को पर दख दमवर्नी, जायें रखे नगरने
 मडी ॥ १९ ॥ विमल विशेष करावी जाण, सिंधु
 महीपती मानो आण; नहितर नीसरि शुई
 संजीम, तुज मुख जोवानुं डे कोड ॥ २० ॥
 उल्लो जन जीझी जाणनो, किम जाइश मुजस्युं

आथडी; मुब मरडी मछरे चमी, करी कीधी
 सींगणि रातमी ॥ २१ ॥ पाला झूझाला झूँबणा,
 पासे पायक लीधा घणा; गज रथ तुरी पलाएया
 तेह, साहमो आव्यो सेना लेअ ॥ २२ ॥ सूँफा-
 व्या रण खेत्र विशाल, रणकाहल वाजे विकराल;
 बेउ सजोका बेहु झूझार, बे सूरा बे रण सिण-
 गार ॥ २३ ॥ बिहुं दल रथ घोका आट, बिहुं
 दल चमीआ बोले ज्ञाट; बे दल तजि तपंता
 जोई, बिहुंना बद नवि बुझे कोई ॥ २४ ॥

॥ राग रामगिरि ॥

आ तुं आ हुं आ प्रज्ञ तोरो, आ ते मयगल
 आ ते दंता; बोह्या बोल जे ते बदवंता, ते सारा
 संज्ञारे कंता ॥ १ ॥ प्रीय तुं ब्रेम म आणिश
 मेरो, मंदिर शुं मत मांडिश मोह; जीवन मरण
 संदा हुं साथे, जइ सुर लोक चमावे सोह ॥ २ ॥
 नारि जाणे मुज नयणे नमीउ, तहीये थातो तुं
 जयन्नीत; जारि जह्वा धसुका पक्षो, कंता किम
 राखीश रण चीत ॥ ३ ॥ माइ जाणे जहूतडे किम,

जड़वुं, जिम नवि लज्जे ताहारो तात; वीर जननी
 मुज बिक्कद धरावे, जिम वसुहां थाऊं विख्यात
 ॥ ४ ॥ केवी जणे मुज हाके डरीउ, पाए पडतो
 वारोवार; रुठि जुठि रण किम झूजिश, स्वामी
 ते दीहा संज्ञार ॥ ५ ॥ नयण वाण नवि खमतो
 निरतां, कायर रण दोहद्यां करवाल; नाठो नाहू
 नीसत घर आवसि, कायर नारि हुसि मुज
 आल ॥ ६ ॥ सही समाणी हासां हससे, होसि
 कायर नारि कलंक; सुहका सरिसो जो रण
 झूजत, प्रीय पाठो पररिस पग लंक ॥ ७ ॥ के
 सुंदरि कहे सेजे सुअंतां, कुसुम कली दूहवातो
 देव; सेन्न धसुको सबल सांजलसी, समरंगण
 किम सहसो हैव ॥ ८ ॥ के कायर सिर कंचलुं-
 चाई, सुंदरि वेष सुआवड मांहि; पुढे पासे परीची
 बंधावे, नरवरना नर जोई जाई ॥ ९ ॥ के बाला
 बोद्धे बखवंति, नयणे कंता नीद निवार; हय
 हेषारव जला न होई, वाढ्हा के वयरी घर
 वार ॥ १० ॥ कायर घाहर थरहर झुजे, देखी

अलवे उधाड़ां रुग्ग; अह्मे ठेकग ढंडी ढल
 जोई, जास्युं जो लहिस्युं घर मग ॥ १२ ॥
 अगल अरी दख पूँर पृथिवपती, गयणे सुरपती
 पेखे मन खंत; के समरंगणे सूरा रोसे, मयगलई
 देखत पयदित ॥ १३ ॥ सुणि जिणसाळी ढोख
 ढमकिया, आलुवे ढीलो सन्नाह; सरोवर कमल
 जमल जिम विहसे, पर दख दीरे तोरो सन्नाह
 ॥ १४ ॥ रुके परु के कायर काचा, पामर जामर
 पूँरे पलंत; समरंगण सूरास्युं समवमी, धीरी
 धोसी धसी मिलंत ॥ १५ ॥ सूरा सूरपणे सम-
 रंगण, मन मयगल आवी उल; दंतूसल मुसल
 पग परवि, लि मोती कुंजस्थल रोल ॥ १६ ॥
 तोरे विरोधे बल लेई आयो, सिंधू धणी
 जो मांम्युं जूल; अति अनीमानी आण न माने,
 राज पंड्यो अजाण अबुज ॥ १७ ॥ वे मद माता
 मुठ मरोके, घोरे पाखरीआ पढ्हाण; उत्रीसे
 दंकायुध समरे, करमईता काला केकाण ॥ १८ ॥
 काला टोप रंगाउलि काली, काला अंगा ने कर-

वाल; काला के मयगल मतवाला, काला ऋषि
जस्या चूपाल ॥ २७ ॥ अकल श्रीह अतोबल
बोखे, नवि खोखे वे रुंगर धीर; जणत लावण्य
समय जग जोत, रूजाला वे झूँझे वीर ॥ २८ ॥
॥ चाल ॥

रूजाला झूँझे वीर बडा, रण रोस जर्या रस
जीम जमा; धर वर धरसद धाई धस्या, वयरी
दल वादल वाज दिशा ॥ १ ॥ अणिआला
काला कुंतल किशा, जम वाजे जाजे जीम तिशा;
तीखां काला वन्नि वलो, पुंखालां पुंखे पुंख मली ॥ २
जट खंखे तीर तूणीर जर्या, खेळाली चुकी चा-
सणी कर्या; नवि खंडी अखंड करे, जट खेले
खंडि खंति धरे ॥ ३ ॥ घण गोला गोफण फार
फिरे, रण सागर झंध्या वीर तरे; ससि वाजे
अतिमर जनमी, घटखंट तिलटती जाई नमी
॥ ४ ॥ ताजी तरुआर ते तेजे तपे, देखी दोषी
जन उर उपे; डाना रुल जोतां चित चडे, चक-
चूर करे ते चक वडे ॥ ५ ॥ तप तप तपता प्रकट

पटा, करि काराती कटि कटा; जडभडता गदा
 लटकति लटा, जरु जामे ऊंचे वृक्ष वटा ॥ ६ ॥
 घण दूम्या घुम्या घय वटे, जय जीता जीता
 रान रम; गयणि ऊङ्ठंति अंग अरु, समली ज-
 मली जमलीज तडे ॥ ७ ॥ सुर किंनर कोटी
 लोक लखा, रण होइ जोइ पंच पखा; कट कटरे
 कटकि विकट वटा, गढ कूटि कीधा लोट दटा
 ॥ ८ ॥ हर वाढ्या टाढ्या तीर तपे, रण जाखे
 फाले टोप टपे; दवि जरकर खरकर पंन खरे,
 तिम सरकर परकर लरक वरे ॥ ९ ॥ जट
 चीषण रीषण रुपि थया, बालापण आपण
 आज जया; जण धूजी मुंजी माँहिं मध्या, धर-
 णीधर धारी धरणी ढब्या ॥ १० ॥ हब हब हब
 हबकी हाक हवे, जब जब जब वीज खडग
 खिवे; धब धब धब धींगट धीर धसे, कम कमती
 कायर खेव खिसे ॥ ११ ॥ रण रण काहब रणकि
 अलें, रम डम डमकू रमकी अलें; ढम ढम
 ढोखति ढमकि अले, चम चम चंचद चमकि

अलें ॥ १२ ॥ नड उछ्यो अंगो अंग ईशो, तड
 तक तड त्रृटे कमण किशां; सिंह आगख जंबु
 जीव जिशा, विमल आगख पंछ्यो राज तिशो
 ॥ १३ ॥ तड तड तड तरनी हप्ती करी, मुह
 मरडि माणे मुंतु जरी; कड कड करु कर्दी दंत
 कली, नड धायो पंछ्यो पुंतु वली ॥ १४ ॥ सिंह
 नाद कर्यो गज आट कस्यो, नड नग्ना कोडि
 कटक नस्यो; गय पंछ्यो खंडी खिच्च कस्यो,
 गल अद्वा सींगिणि धीर धस्यो ॥ १५ ॥ कठ
 पंजर करि जंजीर जङ्घ्यो, घण घृहड कर जिम
 काग चङ्घ्यो; नव नव परि नरपति नाद नङ्घ्यो,
 घण सूख लहे ए धाट घङ्घ्यो ॥ १६ ॥ रण धंघल
 मंगल तूर रवा, नपेक्षा जेरा नाद नवा; विमल
 मंत्रि जय जय लहि वर, वंडीजन जय जय-
 कार करे ॥ १७ ॥

॥ दृहा ॥

सुहडा सुंदर रण रनियायत, बरवे करवे
 हाथ कीएणः पेखि सुहड पङ्घ्यो समरंगण, हुंन

खजावी एण ॥ १ ॥ के बाला बोले सुण बहेनी,
 हणोउ जबे अह्मारो कंत; जाउत जस जग हुत
 हसारत, जो जागो आवुत करण्त ॥ २ ॥ डेशुं
 सीस वाम कर बलग्युं, अलगुं धम्थी थाये
 जिम; सामी कारण सुहड सजोडा, पडतां
 वयरी पाडे तिम ॥ ३ ॥ बाला बालक दास
 दीकोबां, ते उपर घण घालत घाय; समरंगण
 सूरास्युं निमतां, वादि के विरला कहिवाय ॥ ४
 पंच्यो जित्यो पुण्य तणे बल, मणि माणिक
 सरसो नंडार; जे जे लीधा देश दुअंगम, लिधा
 गज तेजि तोखार ॥ ५ ॥ जे सीमामा मारग
 मोटा, पङ्कर देश तणा रखवाल; वेगे विमल
 तणा पग पूजे, जेट सहित नमीआ चूपाल ॥
 ॥ ६ ॥ विमल लंड दख पाठो विठ्ठे, त्रिहुं खंके
 वरतावी आण; चंद्रावर्द्ध परिसर पहुता, ढमक्यां
 जांगी होल नीसाण ॥ ७ ॥ तलीआं तोरण
 गूकी उडी, आवी वंधावे वर वाल; रोम नगर
 जइ आण मनावी, बांजणीउ बांध्यो चूपाल ॥

॥ ७ ॥ मध्युं महाजन महेता मोटा, सामर्झ्ये
सवि कोइ हरष अपार; विमल जमलि कोइ
राज न दिसे, सात कोडि साहण परिवार ॥ ८

॥ वस्तु ॥

विमल चद्विउ विमल चद्विउ, सेन घण छ्वेई;
रोम नगर पूरव दिसे, जेणे बार सुखतान जित्ता,
बंजणिउ राज बंधीउ, देश देशना दंड लित्ता;
दाण आण सवि आपणी, वरतावी संसार; वेगे
विमल आवीउ, चंद्रावई मजार; चंद्रावई
मजार ॥ १ ॥

॥ ढाक ॥ वाजे तिवलडिए ॥ ए राह ॥

के गोरी के सामलीए, सोहावो रे, सोवन
पाट; बेसारो के, विमल वधावो रे ॥ १ ॥ माणिक
मोती साथीआ, सोहावो रे, पहिरो सवि सिण-
गार के, गेले गाउ गोरडी, सोहावो रे, बोले
मंगल चार के, विमल वधावो रे ॥ ३ ॥

॥ चोपार्द ॥

आवी विमल बेरो पाट, जीमराय तव जेटण
 साट; डत्र चामर मोकखीआं सार, त्रिहुं खडे
 तोरो व्यापार ॥ २ ॥ में मोकखीआं गनने जाव,
 सात डत्र सिर चमर ढखाव; करे वीनती बे
 कर जोड, तुम्ह छुहवे अम्ह लागे खोड ॥ ३ ॥
 अम्हस्युं डंस रखे मन धरो, तुम्ह विवहार अरे
 श्राकरो; जीमे जे मोकद्या प्रधान, ते संतोषी
 आप्यां पान ॥ ४ ॥ घणा दीवस दोहले खल-
 जद्या, सिंधु देशना महेता भद्या; मेहेलो प्रनु
 पंड्यो अखंक, मुह माघ्यो वलि लेयो दंक ॥ ५ ॥
 डपन्न कोडि धन दंके करी, त्रण लाख वली
 ताजा तुरी; आण मनावी आद्यो देश, विमल
 वधाव्यो नगर नरेश ॥ ५ ॥ राज पंड्यो रठे
 जम्ह रहे, अहनिसि आण विमलनी वहे; रोम
 नगर ने झऱा हुंति, वरस वरस आच्चे. स्थिजमत्ति
 ॥ ६ ॥ चमिउ रयवाको जोइ फिरी, तिस ल-
 देखे चंद्रापुरी; विमल त्राणि से मुख उच्चरी;

वासो नगर विवेके करी ॥ ७ ॥ गढ पाया पा-
 ताले धर्या, कोठा लाख कोमि के कर्या; कोरे
 कोरे देवि अंबावि, आगल नवी निपाई वाव ॥८
 राम राम जरु कूआ चार, पाणि आणे पाणी-
 हार; घर घर खारि मीठी कुई, जले जरी वाव
 ते जुई ॥ ९ ॥ धवल गृह मांड्यां धोरणि,
 कोरी कारीगर कोरणो, के मंदिरनी मोटि
 वात; चूमी जली सोहावी सात ॥ १० ॥ जोतां
 गोख तणां ते वार, आठ्यो इंद्रजुवन अवतार;
 राडे ते रुक्मेषे घर जर्या, जे हीणां ते अखगां
 कर्या ॥ ११ ॥ बहु अन्न अवारि आज, जेणे
 रुकुं जावे राज; कण टाणां सोधे ईधणा, मांड्यां
 जीव जतन ते घणां ॥ १२ ॥ पाणी लोक
 त्रवेखी गले, धर्मे धन अधिकेशं गले; आण
 मध्य को न कहे मार, सात व्यसन ते अखगां
 कार ॥ १३ ॥ घर घर लक्षणवंती नार, सिण-
 गांरी अमरी अवतार; वेदे वित्त चित्त परि-
 घलां, करणी करे पुण्यनां जलां ॥ १४ ॥ चिह्नं

पासे मंकावी पोख, चोरासि चौटानी ओख;
 चहुटा विण नवि थाये पीठ, चोहटा विण ते
 नगर न दीठ ॥ १५ ॥ चोहटे काव्य कथा
 रस कहे, रायना बेटा चहुटे रहे; चोहटे
 शोजे दोसी हट, चहुटे घाटघका विहट ॥
 ॥ १६ ॥ चहुटे फख फोफख ने शाक, चहुटे
 करे कंदोइ पाक; फक्कीआ सुखरीआनां हाट,
 चहुटे दहीं वेचाये माट ॥ १७ ॥ चहुटे धुर
 सोनी सोनार, मिद्या डबगर ने मणीआर; चहुटे
 गांधी गुगां करे, फोफखीआ ते फोफख जरे ॥
 ॥ १८ ॥ चहुटे सांथ सयख मंमाय, चहुटुं जोतां
 नवि ढंकाय; नाणावटी कपासी तणां, हाट
 सुगंधी पटुआ घणा ॥ १९ ॥ सूत्र सांथ ते
 सोहामणि, चहुटे सहु धाये धन जणी, आवे
 परदेशी वडीआत, चहुटु देखी थाय रखी-
 यात ॥ २० ॥ वस्तु विकाये चहुटे चडी, विसं
 विसा हीलितडफक्की; महेता मांकवीआनां गाम,
 चहुटा विण नवि सीजे काम ॥ २१ ॥ जक्कीया

जडे जडित आजर्ण, चहुटे वर्ते सघला वर्ण;
 चहुटे वस्तु चडे नव लखी, करे परीक्षा जे
 पारखी ॥ २० ॥ चहुटे मोटी पाणी पर्व, चहुटे
 गाये गण गंधर्व; चहुटे बेरा बोले जाट, चहुटे धर्म-
 तणा आघाट ॥ २३ ॥ चहुटे चोपट जो जवहरी,
 चहुटे वस्तु अमुखिक खरो; रुपागरा चीतारा
 चाहिं; घांची मोची चहुटा माहिं ॥ २४ ॥
 खासड खेडां मोजड घरे, जे जोये ते चहुटे
 जरे; दयावंतनी दृष्टे पङ्घा, जीव मुंकाये चहुटे
 चडघा ॥ २५ ॥ कणबी कंसारा कुंजार, गांडा
 डिंपा सही लोहार; चहुटे चींतवसे चिहुं गमां,
 माली तंबोली तेरमा ॥ २६ ॥ चहुटे जोश मंमाई
 जात्र, चहुटे नाचे नवलां पात्र; चहुटानी मंडा-
 वी हार, कर्या त्रिकछशां तोरण बार ॥ २७ ॥
 संताप्यो घरथो नीसरे, चहुटे जातां दुख वीस-
 रे दु जेहोने चहुटुं ऊजे प्हरे, करे लीला ते बेरां
 घर ॥ २८ ॥ नगर तणां कीधां मंमाण, जे जोश
 परदेसी जाण; वैद्य वर्षद ने व्यवसाईआ, गम

गमथी ते आईआ ॥ ३५ ॥ ईववटीने आटावटी,
 मासी वासि नवरंगी नटी; गउआ गम जला ज्ञा-
 लवी, आव्या वेग वद्या मालवी ॥ ३६ ॥ वाजित्रीआ
 तायें रुबगरी, नगरी वर्ण अढारे जरी; सोमामा
 ते राखे सीम, कोटवाल ते कीधा जीम ॥ ३७ ॥
 जे जे जोसी पंकित हता, वसीआ नागमती
 नायता; वसे अढार वर मंदिर कोध, पोरुआरु
 वास्या परसिङ्ग ॥ ३८ ॥ झाति चोरासी जे
 निर्मली, विमल विशेषे वासी वली; वसे विप्र
 विद्या अन्यसे, खत्री खांके मन उल्लृसे ॥ ३९ ॥
 तूरी जस अंबाई मात, विमल प्रासाद कराव्यां
 सात; रुकु कलस सिर धज लह लहे, पोढी
 जिन प्रतिमा गह गहे ॥ ४० ॥ तपसी मठ नवली
 निशाल, राजचुवन पासे पोसाल; खट दरशन
 कीधा विश्राम, गम अनोपम कीधा ताम ॥ ४१ ॥
 वाकि वन नंदन आंतर्यां, दह दिसि सबल
 सरोवर जयां; पाषाणे दृढ बांधी पाल, खाई
 धाई गई पाताल ॥ ४२ ॥ के लंका के अमर

वती, चिहु युगे नगरि चंडावती; ईङ्ग सरिखो
 विमल नर्दिंद, करे राज त्रिन्नुवन आनंद ॥ ३७
 मागण जन वंछित दातार, करे निरंतर पर उप-
 गार; त्रिन्नुवन तेज तपंतो धीर, परनारीनो
 प्रगद्यो वीर ॥ ३८ ॥

॥ वस्तु ॥

विमले वास्युं विमले वास्युं, नगर सुविशाल;
 चंडावई पोशाल वर, जेणे धर्म यानक करावीआं;
 सात प्रासाद सोहामणा, जेणे बिंब पोढां ज्ञरा-
 वीआं; चतुर्विध संघ मेलि करी, श्री शेत्रुंजे
 गिरनार, यात्र करी घर आवीयो, वद्धावे नर
 नार, वद्धावे नर नार ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

पट्टण सहगुङ्क करे प्रवेश, अर्बुद तीरथ दे
 उपदेश; अंबाई आराधन कह्युं, तो मन वंछित
 विमले लह्युं ॥ २ ॥ धर्मघोष सूरिश्वर सोई,
 चंडावझ पधार्या जोझ; उह्यव विमल करे उद्वास,
 चंडावझ राख्या चोमास ॥ ३ ॥ खंक खंक मति

(१३८)

ठे निर्मली, श्रोता सांजखज्यो ए जली, विमल
मंत्रिने रासे जाण, एटके अष्टम खंड वखाण ॥
॥ ३ ॥ सर्व गाथा ॥ २१४ ॥

इति पंडित लावण्य समय गणि कृते, श्री
विमल मंत्रि प्रबंधे, नव खंडे पश्चिमा-
धिपति पंड्यो राजा जैत्याधिकारे,
युद्ध वर्णन, पाटण स्थापना, जीम
नुपति प्रेषीत, ठत्र चामर गज
वर्णन, धर्मगुरु प्रवेश महो-
ष्ठवाधिकारे अष्टम खंड
संपूर्ण ॥

॥ अथ खंड नवमो ॥

॥ चोपाई ॥

संघपति पदवी पामी वली, विमल मंत्री
पूरी मन रुद्धी; निसि पोळ्यो जिनवरने ध्यान,

सुपन मध्ये गज सायो कान ॥ १ ॥ जाग्यो तव
 गुरु आगल गयो, सुपन कही रखीआयत थयो;
 सहगुरु सुपन विचार्यु तिसे, कई को करमे बेटो
 हसे ॥ २ ॥ धर्मघोष बोखे गणधार, कई को
 तीरथनो उद्धार; कई को करस्यो मोटुं काम,
 जेणे तुम्ह रहेशे अविचल नाम ॥ ३ ॥ आव्यो
 संघ सकल समुदाय, धर्मकथा कहे सहगुरु
 राय; जे जिनधर्म जगत्र दाखीउ, चिहुं ज्ञेदे
 जिनवर जाखीउ ॥ ४ ॥ वीस सहस नवसे त्रण
 मास, पण दिन पोहर घडी आस; दो पख ने
 अक्षर अरताल, वीर परी होति विसराल ॥
 ॥५॥ वरस ठेहि दुप्पसह हुसि, तेह सहित धरम
 जाईसि; मानव बीज रहे तिण नखे, गिरि वैताळ्य
 बिहुतर बिले ॥ ६ ॥ कहिये सकल धर्म तेहने, गुण
 एकवीस अंगि जेहने; काचे कुंज अमी आवास,
 सुंदर साहमो हुई विणास ॥ ७ ॥ श्रावक गुण
 एकवीसे वका, नही कुङ्क इँझी पडवका; प्रकृति
 सौम्य लोक प्री सदा, श्रावक कूरुं न बोखे कदा

॥ ७ ॥ पापनीरु जे मूरख नही, दाखिण लाज
 दयालु सही; मध्य जावो सवि केस्युं रह्यो, सोम
 दृष्टि गुरुरागी कह्यो ॥ ८ ॥ धर्म कथन निर्मल
 कुल होय, दोरघ दरशी श्रावक जोय; संगति
 वका विनय आदरे, गुण कीधो ते हईके धरे
 ॥ ९ ॥ लबध लक्ष परहित जे दया, श्रावक
 गुण एकवीसे कह्या; न्याय थकी घर लखमी
 मली, गुरु आचार वखाणे वली ॥ १० ॥ श्रीखे
 कुल वरते विवाह, पण ते गोत्र अनेरा मांह्य;
 मात तात गुरु ऋक्ति अपार, देशाचार करे व्यव-
 हार ॥ ११ ॥ अवगुण कहिना नवि उच्चरे, सदा-
 चारनी संगती करे; नही संकट ने नीच नही
 जिहां, थोरे छारे मंदिर तिहां ॥ १२ ॥ अति
 ठानो प्रकट नवि वसे, टाले पाप पुण्य अच्यसे;
 लाज मान घर लागे वरे, सिर अजरे जोजन
 परिहरे ॥ १३ ॥ जाणे अंग तणां बल जलां,
 जीपे वयरी जे मांहीलां; दान दया दम आणे
 देख, वित्तिमान पहिरे पण वेष ॥ १४ ॥ पहिलुं

इसुं परिक्षा करी, धर्म योग्य श्रावक ते धरि;
 समकित आदे देश व्रत बार, पंच अणुव्रत रवीये
 ज्ञार ॥ १६ ॥ धरीये ध्यान देव अरिहंत, ज्ञगति
 जली सहगुरुनी संत; जिनज्ञाषित ते साचो
 धर्म, त्रिहुंए बोले समकित मर्म ॥ १७ ॥ पहिले
 प्राण हिंसा ए टाली, बीजे अली म बोलो वली;
 त्रीजे व्रत चोरी मम करो, परनारि चोथे परि-
 हरो ॥ १८ ॥ व्रत पंचमे लोन्न घण टाल, ढठे
 दिशिनो निश्चे पाल; व्रत सातमे ज्ञोग उपज्ञोग,
 अनर्थ दंड आठमे योग ॥ १९ ॥ नुमे सामायक
 आखेप, दशमे दिसिनो सदा संखेप; पोसह पुण्य-
 व्रत अग्यारमे, अतिथि दान यो व्रत बारमे
 ॥ २० ॥ आपण उत्तम थई वापरे, खावे पीवे
 गति नवी करे; विण अंतर जो उत्तम थाय, नर
 बीजा किम नीच कहाय ॥ २१ ॥ श्रावकने घर
 हुए आचार, जाणे जह क्षमा विचार; सहगुरु
 वयण वखाणे इस्युं, जाणे नही तो पाले किस्युं
 ॥ २२ ॥ कंद जाति ते सघली जणी, ए बत्रीस

कहावे गणी; सूरण वज्रकंद ते वक्षी, आङ्ग
 नील हविङ्गा टखी ॥ २३ ॥ थेग ने गजार मूला
 जला, आलु पिंकालु ने वहव्वां, मोथ कचूर नीलां
 खरसुआं, चुमिझहा ने खिलोमां जुआ ॥ २४ ॥
 वेस करततानी कुंपली, अमृतवेल कुंली आंबली;
 प्रथम वाथलु कापी जेअ, शाक ज्ञेद सद्वंक
 सुणेय ॥ २५ ॥ सूरण वह्व विशेषे वार, गिरिकन्नी
 थोहर कुंआर; गेला सिताउरि लसण विरास्त,
 लूण लोटां लूणा तक्क ठाल ॥ २६ ॥ लूणे बाले
 साजी थाय, कमल कंद ते लोढ कहाय; लूणा
 डाल ज्ञमर तक्क नाम, त्रिण पूरे किम लहीये
 राम ॥ २७ ॥ संधि सिरा ते गूढी अंग, जे
 जांज्युं जाजे सम जंग; माल वेल रेदी
 पालवे, जीव अनंत जाणी जालवे ॥ २८ ॥
 एणी परे बोद्धयां अहिनाण, पुहतो देश
 देशाउर जाण; ज्यां ज्यां वस्तु देखे इसी,
 जीव अनंते काया ग्रसी ॥ २९ ॥ ते नवि खाये
 जे हुए दक्ष, प्रीड़ि जे बावीस अनक्ष; वट पिंपद्ध

उंबर ने प्सक, काकोडुंबर पंचम वृक्ष ॥ ३०॥
 मधु मांखण ने आमीष सरहो, रयणी ज्ञोजन
 ते परिहरो; सवि मट्ठी अत्थाणुं अनंत, बहु
 बीज फल तुष्टह अंत ॥ ३१ ॥ घोखवमां ने
 र्विगण जाण, अणजाएया फल फुल म आण;
 हीम करहा विष सवि रस चढ्या, ए अन्नक
 बावीसे मळ्या ॥ ३२ ॥ ऊऱ्य हेत्र काले नव
 नवां, ते अन्नक जाणे तेहवां; वर्ण विशेष वली
 टालीये, त्रण वार पाणी गालीये ॥ ३३ ॥ लांबा
 गलणां अंगुल त्रीस, अतिस गटां पुहलपण
 वीस; खारां मीरां नवि जेलीये, संखारा थानक
 मेहेलीये ॥ ३४ ॥ ईधण कण रंधण पाणीये,
 जीव तणी जयणा आणीये; खंडण पीसण
 लिंपण खाले, जाणे जीव वधाये रखे ॥ ३५ ॥
 वासी पोली उदन दहीं, सोल पहोर उपरिहूं
 नहीं; वरजे वासी वली कठोल, म जमे जे मल-
 वारी गुल ॥ ३६ ॥ सीआले दिन बोह्या त्रीस,
 उन्हाले दिन जाणे वीस; वरसाले दिन पन्नर

मान, दिन बोखे म जिमो पकवान ॥ ३७ ॥ फासु
 खवण रहे दिन सात, वरसाले ए बोखी वात;
 पनर दिवस सीआले जोय, मास दिवस उन्हाले
 होय ॥ ३८ ॥ पीस्यो लोट पंच दिन खगे, बो-
 द्यो मिश्र शास्त्र मुखगे; अणचाव्यो श्रावण
 जाडवे, नव नव निरति मास नव नवे ॥ ३९ ॥
 आसो काती चार वखाण, मागसर वली पोसे
 त्रण जाण, पंच पहोर माह फागुण माँहिं, पहोर
 चार चैत्र वैशाहि ॥ ४० ॥ जेर आसाढे पोहर
 वक्त, त्यारपढी दख हुए अचित्त; चाळ्या पडि
 बिहुं घमीए होय, फासु लोट कहिजे सोय ॥ ४१ ॥
 पंच पहोर उन्हाले कद्या, चार पहोर सीआजे
 लद्या; त्रण पहोर वरसाले जणो, कद्यो काल ते
 पाणो तणो ॥ ४२ ॥ दीहे पाणी फासु करे, राते
 उकाढ्युं वावरे; निरति विरति जो आणो सार,
 तो श्रावक सुधो आचार ॥ ४३ ॥ पाठिम रथणि
 घमी बे चार, तव नयणे नर बीँझ निवार; उठे
 मुख गणतो नवकार, संजारे कुञ्ज धर्माचार ॥

॥ ४४ ॥ सामायक पडिकमणुं करे, दिन उगंते
 सिर विहरे; अहंत फल दीरो जिन ज्ञाण, ज्ञेटि
 सहगुरु सुणे वखाण ॥ ४५ ॥ दे वंदणा विनय-
 ना जाण, करे श्रीगुरु मुख पचखाण; पढी आ-
 जिवीका उपाय, लहु आरंज तणा व्यवसाय
 ॥ ४६ ॥ जोजन वेळा हुए जेटले, कुसम काज
 नर को तेटले; पहिरी धोती ज्योती निर्मली, करी
 हाथ वरचुं कमली ॥ ४७ ॥ अलुहाणे चरणे चा-
 द्यो जाय, वेगे पहोतो वाढी मांझ; माली सहजे
 चुंटे फूल, धरे राम ले आली मूल ॥ ४८ ॥
 आएयां फूल विधि जे घणां, पय पुजण परमेसर
 तणा; न रहे साथ अनेरे काम, आणी मेले
 उत्तम राम ॥ ४९ ॥ घर नायक तव आव्यो
 धरे, पश्चिम साहमुं पावन करे; पहेयाँ वस्त्र परहाँ
 ते मेल, मरदन अंग सुगंधी तेल ॥ ५० ॥ गली
 नीर साचवणी करी, उन्हा जलनुं जाजन जरी;
 जोइ चोखे थानक ढालीजे, पोढो पाट ते परना-
 ल्लीजे ॥ ५१ ॥ वेरों पुरव सामो शई, अंग पखाले

पाणी लर्द; अंगोली जल कुंडी नरी, ते नाखे
 जल जयणा करी ॥ ५३ ॥ जे अंगोलि तणुं
 पोतीउं, मेली पहोरे पहोतीउं; नही खांडुं
 बांडु जे विमल, ते पोतीउं पहोरे धवल ॥ ५४ ॥
 रक्त वस्त्र ने रातां फूल, वसोकरणी ते पुजार
 मूल; लक्ष्मी कारण धीलां करे, धीलां पुण्य वस्त्र
 ते धरे ॥ ५५ ॥ कालां पोती कालां फूल, वयराने
 सिर माथासुल; धवलां पोती धवलां ध्यान,
 धवले फूले मुक्ति प्रधान ॥ ५६ ॥ परो ध्यान पूजा
 सारिखां, पुहच मन वंचित पारखां; धवल वस्त्र
 ते उत्तर तणी, पहिरि लखमी वाधे घणी
 ॥ ५७ ॥ पहीलुं जातां मंदिर मांद्य, देवालो
 जोडावे राय; निर्मल शानक अति अनिराम,
 उपर चंदुआ चित्राम ॥ ५८ ॥ दोढ हाथ चुंईथी
 नणी, उंचि प्रतिमा रही जिनृतणो; अधिके
 उंधे दोष म जाण, करे मृत्यु के पाडे हाण
 ॥ ५९ ॥ उत्तरपट उपर उहाण; तेणे सिर ढांके
 आपणुं; आर पडो करजे मुखनास, जिनवर सास

लगाडे दोष ॥ ५८ ॥ वेसे पूरव उत्तर जणी,
 पूजा करवा घरनो धणी; दक्षिण दिसी संतान
 न सरे, पश्चिम बोथो नवि उद्धरे ॥ ६० ॥
 नैऋतकुणे कुलक्रय जाण, अगनिकुण बोखी
 धन हाण; वायकुण संतान न फखे, ईशाने
 अवश्य लचखे ॥ ६१ ॥ पूजन केसर चंदन पखे,
 देवकाये खरडो नवि रखे; उरसीउ आणो कस-
 कसो, तेणे सूकड आलगी घसो ॥ ६२ ॥ पहिरो
 मुकट कनक कंकणां, नहीतर करज्यो सुकड
 तणां; पूजेवो त्रिन्नुवननो नाथ, आघोम धरे आडो
 हाथ ॥ ६३ ॥ जो घर रिहि न पुहचे घणी, कर
 मुझा न हुए सोबन तणी; आणी पाणी निर्मल
 चंग, पूरां देव पाले अंग ॥ ६४ ॥ वालाकुंचीये
 खूणा घणे, लूहे घणा अंग लूहणे; पूज्या विण
 करथी मम्म मेल, के चंदन के चंपक वेल ॥ ६५ ॥
 पाय जानु कर दोदोषवा, मस्तक पूजा बोखी
 सवा; जाल कंठ हृदय स्थल पेट, पूजा पडी
 जिनवर जेट ॥ ६६ ॥ नवे तिलक नर त्यां सा-

ख्वे, दीवो जिन दक्षिण कर रउ; ढोवुं आगला
 ढाबे धूप, दक्षण चंदन ध्यान स्वरूप ॥ ६७ ॥
 क्यारे कुसुम हाथथो खब्युं, अथवा ज्ञुमि साथे
 जई मब्युं; लागुं पाय कुसुम ते धर्युं, नाज्जि हेठ
 सिर उपर कर्यु ॥ ६८ ॥ जे जे जंतु नीच आज्ञडयां,
 कीरे खाधां खरड्यां सड्यां; रक्त धवल कण्यर
 परिहरो, आखुं फूल म कटका करो ॥ ६९ ॥
 इस्यां फूल तुह्ये ढूरे करो, ज्ञुगति मुगति कारण
 परिहरो; ए गकुर शिव पुर सारथी, तहारी पूजा
 साक्ष नथी ॥ ७० ॥ तिणे फल फूले पूजा करी,
 नीचतणे कुल ते अवतरो; पामे फल पूजानां
 सोई, उत्तम कुल नावे नर जोई ॥ ७१ ॥ कलस
 धूपधाणे चिहुं पखे, जिनवर रउको लागे रखे;
 जिनवर पुजानो समुदाय, रखे किशुं मंदिर
 ववराय ॥ ७२ ॥ देवालाने दिवे जई, घरनो
 दीवो म करे सहो; धूप दही ने फल पकवृन,
 कोरां टाली रांध्यां धान ॥ ७३ ॥ ते सघलां
 याये देवकां, जिन दृष्टि पमी आंविर थकां

जाए देव अठे घर तणा, गाँकुर कहीये न हुए
आपणा ॥ ५४ ॥ जो जाए परि सेवा तणी,
गाँकुर पदवी दे आपणी; जिनवर पूजा सदा
संज्ञाल, चौराशी आशातना टाल ॥ ५५ ॥ ज्यां
आनक नवि हुये माठ, रहो अलगो प्रणमे कर
साठ; नव कर निरति कही निरवाण, अवर
अवग्रह मध्यम जाण ॥ ५६ ॥ निसीही पहेली
घर परिहरे, चिंता देव चुवननी करे; बीजी
निसीही पूजा साथरि, जिन मंदिरनी चिंता
वारि ॥ ५७ ॥ त्रीजी निसीही पूरी कही, करो
ध्यान जिन आगल रही; करी अविधि आशा-
तन हवी, जिनआनक नाक नसिक्युं राहवी
॥ ५८ ॥ खेळ थूंक रामत कोगला, कीधुं खुं खुं
सीखो कला; मैथुन मङ्गन कलहो कर्यो, जिन
मंदिर कोउ हडिउ धर्यो ॥ ५९ ॥ गाणां कापक
पापड वडी, दाल उगवी देहरे चडो; सिर कर
अंग पखाढ्या पाय, करी वात बीजा उपाय
॥ ६० ॥ नारुया नख नोमाला पली, चामर डत्र

ढखाव्या वली; धर्या शस्त्र पहेरी पावसी, नाखी
 गड गुंबद खालडी ॥ ७१ ॥ नयण कर्ण मस्तक
 ने खाल, नख नासिका दंत ने गाल; ए आरे
 मख नाख्या हरी, बेरो पग उपर पग करी ॥ ७२ ॥
 रांधुं के अंगीरुं कर्युं, के जिनमंदिर ढोरे जर्युं;
 ज्ञेष्या जिन पहिरे खासके, रामत रमीउ गेडी
 दके ॥ ७३ ॥ नाख्या रगत पीत नही जला,
 हूआ बमन नाख्या कोगला; नारो के बेरो
 जुवटे, कर्या बणज सालट पालटे ॥ ७४ ॥ के
 तंबोल जखी सुखडी, करी नीत ते लुहसी वडी;
 चंप्यो चंपाव्यो पक्षपक्षी, कर्या युझ घडी पा घकी
 ॥ ७५ ॥ दीधा सराप गालि घणहरी, पाडी
 होक करी पालरी; पाड्यो पगरज पगनो पंक,
 सुतो नीझा करे निशंक ॥ ७६ ॥ जंड कला
 ज्ञोजन झीलणुं, वीण समारी पारिखपणुं; नाख्या
 दंत दम्या खर तुरी, साता वस्तु वहेंचण करी
 ॥ ७७ ॥ कर्यो मंत्र घज्यां हथोआर, कस्यो साद
 देई रे कार; मुकुट खुंप ते नहि गोडीआ, जिन

दीरे कर नवि जोमीआ॥ ४७॥ नवि कीधो सचित
 परिहार, विण सचित न कयों सिणगार; वर्झुं कर्युं
 कराव्युं होय, मेढ्या लोक आप कज्जे कोय॥ ४८
 आठ पक्षो न कयों मुखकोस, विण उतरासण
 लाग्यो दोष; पहेरी धोती सान विण जेअ, बेरो
 पाय पसारी बेअ॥ ४९॥ दीधी पुंरु जोई जिन
 जणी, आशातना अवर जे घणी; ते वरजो जाणी
 मन मांह्य, जिन तुसे त्रिनुवननो राय॥ ५०॥
 फूंक ढिंक ने तंती ताल, लाखी पंचम ज्ञेद
 विशाल; नवले नाटक पररे पाग, वाजे वाजित्र
 रंगे राग॥ ५१॥ गौमी कौलाहल विचार, माल्ही
 कौशी देव गंधारः इतिक सिरि अंधाउलि खरी,
 खट जापा श्रीरामे वरी॥ ५२॥ रामगिरी देशाख
 तोखार, ऊंटगिरी पुलंजरी सार; धन्यासी कीजे
 मन खंत, ए खट जापा वरी वसंत॥ ५३॥
 शक्तका हसी ने जैरवी, कण्ठाटो गूजरी
 सिंधर्वी, वेलाउलि खट जापा लहे, तेहनो
 स्त्रामी पंचम कहे॥ ५४॥ त्रिगणी कुंकन

खंजायती, आज्ञेरी सामेरी सती, वयरामी खट
 ज्ञाषा वली, जावे नैरव सरसी मली ॥ ४६ ॥
 बंगाली देवज महूअरी, दोषशाटिका देवज-
 गिरी, कामोदा खट ज्ञाषा एह, मेघ राग सरिखो
 सन्नेह ॥ ४७ ॥ तोडी तोमकी ने जुपाल, माहिम
 डुंबी मह्नी माल; खट ज्ञाषा नव नव परी
 जणी, ए ठए नटनारायणी ॥ ४८ ॥ खट रागे
 इम ज्ञाख डत्रीस, बोह्या राग सहस बत्रीस;
 बोह्या मिश्रानामे बहु होय, तेहनो पारन पामे
 कोय ॥ ४९ ॥ रिद्धिमान जिन पूजा कही, आरे
 सतर जेदै सही; एकवीस ने अछोतरी, सहस
 लाख परि कोरे करी ॥ १०० ॥ दहे पाप उखेवे
 धूप, दीप नसामे दुर्गती रूप; पूजा राज्य
 रिद्ध रस रंग, दे नैवेद्य सौख्य सपत्तंग
 ॥ १०१ ॥ तव नियमा लहे मुगती विशाल, दाने
 नव नव ज्ञोग रसाल, देव जगति जली राणिम
 जोय, अणसण मरण इण ठमे होय ॥ १०२ ॥
 दे गूरु सुही सुजंतो आहार, मात तात तणो

करे सार; सतर अढार ज्ञोज्य रसवती, तिहं
 अन्नका टाले जिनमती ॥ १०३ ॥ घट फली
 कणसङ्कु प्रधान, त्रिहुं प्रकारे टाले धान; कंद
 पुष्प फूल शाखा पत्र, पंचाशक ते कह्यां विचित्र
 ॥ १०४ ॥ जल थल खचर जीव जग ज्ञणे,
 त्रिहुंना आमिष त्रण जे गणे; तीखो मधुरो
 कटु कसाय, खट्ट खार खट रस कहेवाय ॥ १०५ ॥
 सतर ज्ञोज्य ए पूरां थयां, सुण अढार जे जिण
 परि कह्यां; वाव्यां वेकि धानजिदोय, त्रण
 आमिष परसिध्धां जोय ॥ १०६ ॥ गोरस शाक
 चिहुं चिहुं परे, तेल हिंग इक्कुरस आदरे; खवण
 वार नव नव विस्तार, मद्यां ज्ञोज्य एटखे
 अढार ॥ १०७ ॥ पीलुं अन्न तेहु नवि जमे,
 तेहनुं नाम विदल उपजे; तेम जमो दधी तक
 मजार, एम बोल्युं गौतम गणधार ॥ १०८ ॥
 जीव तणी नितु जयणा चणी, खप कीजे चंडो-
 दय तणी, जल दल खल खंडण रांधणे, शिङ्गा
 थानक संज्ञेरणे ॥ १०९ ॥ ज्ञोजन जुमि घणी

ववराय, सुण समु देवाला थाय; कर चंडोदय
 चोपट चंग, जो मन जिन धरमनो रंग ॥ ११० ॥
 जमतां अन्न न विखोडीए, विण सवाद मुख
 नवि मोडीए; प्रीशुं जोजन नवि भांडीए,
 वातजी हरस नवि मांडीए ॥ १११ ॥ बेरो
 आसणथी मम चले, जोजन अवर साथे
 मम चले; उणो उरे कोखिए वे कोखिए,
 मुख पवित्र कीजे तंबोलए ॥ ११२ ॥ देह
 शुद्धि नवी धारी खरो, परे जिनवर दर्शन
 करी; वाम अंग धरि धरि विवेक, जश्च सिज्या
 पोढे क्षण एक ॥ ११३ ॥ उछ्यो वली करे व्यव-
 हार, नीच सरोसो नही व्यापार; नवि लोपे
 जिनवरनो धर्म, प्रीरे पन्नरे खर कर्म ॥ ११४ ॥
 बाली काठ करे अंगार, त्रेचे करमज ते के कुंतार;
 ईरवाह सोनार लोहार, अगनि कर्म इंगाल
 विचार ॥ ११५ ॥ पाटा आंबा रायण तणा, वन
 डेवां अणडेवां घणां; वार्की काढा करसंण करे,
 पाँन फूल वन कर्मजि हरे ॥ ११६ ॥ घर्मे घर्मावे

धुंसर शकट, शाढी कर्म कहुं ते वीकट; जारे
 बखद उंट गाड़खां, वाहे ज्ञाडी कर्म न ज्ञाखां
 ॥ ११७ ॥ कूप तखाव खणावी खाण, पाहण
 फेड मेनि बख जाण, फोफी कर्म ते चूमिशुं
 मखे, पंच कुकर्म कह्यां एटखे ॥ ११८ ॥ आगरि
 दंत चर्म ने चमर, वोहरीउं जीव अंगज अवर;
 मोती हिंग कवम शंखखां, ए वाणिज्य दंत
 केटखां ॥ ११९ ॥ लाख गलि मणसिल ने खार,
 खख वाणिज्य करो परिहार; मधु मांखण घृत
 गुब नही संहरो, ढीला रस वाणिज्य परिहरो
 ॥ १२० ॥ पशु पंखी मानव विवशाय, केश
 वाणिज्य वरो कहेवाय; विष पाखर आंगां
 हथीआर, थाट विष वाणिज्य विचार
 ॥ १२१ ॥ ए वाणिज्य पंच मम करे, वखी सामा-
 न्य पंच परिहरे; उखल मुसल नीसा वाट,
 कोहलु घाणी घरंटी घाट ॥ १२२ ॥ करे वाणि,
 ज्यु कांकसीआ कोइ, पीलण्ठं कर्म कहीने सोइ;
 पश अंगे पडावे आंक, समरावे फोडावे नाक

॥ १२३ ॥ कान पुठ रेदे आफणी, पूर कलावै
 करहा तणी; दाण वोखावी थाई तबार, खिगो-
 तिहरानो व्यापार ॥ १२४ ॥ पाटा गाम मकाते
 करे, अणहुंता अकराकर करे; निईयपणां तणां
 जे काम, ते निर्क्षिण कहीये नाम ॥ १२५ ॥
 धर्मबुद्धे के वयरे करो, के बाले उगंति हरी;
 दे दावानल ते दव कर्म, किम पामे जिनवरनो
 धर्म ॥ १२६ ॥ सरोवर ऊह सुकविआ कूआ, के
 उखीच्यां जख जूजूआं; कास निक वालतां अधर्म,
 ए कहीये सवि सोसण कर्म ॥ १२७ ॥ हिंसा
 करे जीव ते सही, पोसे सुडा ने सालही; कूकरु
 स्वान मोर मांजार, छुष्ट नारि सवि परिवार ॥
 ॥ १२८ ॥ पोसे दास दीकोलां घरि, जाणे वेचुं
 मातां करी; माडी तेखी ने तेरमा, बाबर कठिन
 कसाई समा ॥ १२९ ॥ वागरीआं सरीसो
 व्यघहार, असती योष म करो लगार; ए पनरे
 खर कर्मादान, टाले श्रावक सोऽ प्रधान ॥ १३० ॥
 पहोर पाबुली वेखा बही, सामायक पेडिकमणुं

सही; घरी निर्मल काजो उम्हरी, आवे सिरि
 साचवणी करी ॥ १३१ ॥ पुर मंदिर चिंता
 परिहरे, समता सामायक आदरे; गुरु विरहे
 ठण्हारि आप, जीव योन खमावे आप ॥ १३२ ॥
 पंच सहस खट शत ने त्रीस, जीव नेद बोले
 जगदीश; मिछा डुकडु नेद विचार; विगते वर्ण
 बिलाख अढार ॥ १३३ ॥ पूरा पररे सहस चो-
 वीस, एकसो उपर अधिका वीस; मिछा डुकडु
 अरथे करी, खामो तो पामो सीव पुरी ॥ १३४ ॥
 मि मृदु ज्ञावि घणमां कोये, ठा पर दोष सकल
 ढांकीये; मि कहेतां मर्यादा रह्यो, डु आपोपुं
 मर्यादा ग्रह्यो ॥ १३५ ॥ क कहिजे जे कीधुं पाप,
 क ते उवसम आणी आप; अरथ सहित जे
 एणी परे लह्यो, सुधो मिछा डुकडु कह्यो ॥ १३६
 पुढवि काय अप तेऊ वाय, सात सात लाख कहे
 जिन राय; व्रणसद्द दश लाख बाहुर वली, चौद
 लाख अनंते मखी ॥ १३७ ॥ बि ति चउरिंदी दो
 बो लाख, तिरि पंचिंदी चूँखख जाख; सुर नारय

चउ चउ लख कवी, चौद लाख जेदे मानवी ॥
 ॥ १३७ ॥ सामायक पुंरे पचखाण, चौद नीम
 संज्ञारे जाण; प्रह उगते लीधा मन रूली, (ते)
 संध्याए संखेपे वली ॥ १३८ ॥ सचित इव्य
 विगे पारखां, वस्त्र कुसम वाहन सारखां; शयन
 विलेपन दिसि अंघोल, ब्रह्म जगति संख्या
 तंबोल ॥ १४० ॥ वांदी देव अधृु जव बिंब,
 लही वेला राई अविअंब; अतिचार एकसो
 चउवीस, आखोइए करि नामी सीस ॥ १४१ ॥
 समकित आदे ब्रत इग्यार, संलेखणा सरिसा
 बार; पंच पंच बोद्या नव मिठ, अतिचार पो-
 हता पांसठ ॥ १४२ ॥ ब्रत सातमे वीस विस्तार,
 तपाचारना बोद्या बार; वीर्याचार तणा त्रण जेल,
 अतीचार शत पूरा मेल ॥ १४३ ॥ ज्ञान अने
 दर्शन चारित्र, आठ आठ बोला पवित्र; मनस्युं
 आखोउ निसि दिसि, अतिचार एकसो चोवीस
 ॥ १४४ ॥ सामायक पुहते संज थयो, पारी पारो
 मंदिर गयो; अणसण समकित गाथा जणी,

पोहे निद्रा अबप न घणी ॥ १४५ ॥ आवे परवे
 पोसह धरे, त्रण काल जिन वंदण करे; बहु
 सावद्य योग परिहार, सहगुक्ष सरिसो अर्थ
 विचार ॥ १४६ ॥ जुर्ज इम श्रावकनो आचार,
 पाले पामे मोक्ष दूशार; पर्मिते मोह तणे जंजाल,
 नर ज्ञव गमे अमूलिक आल ॥ १४७ ॥ केनुं
 राज केना गज तुर्गी, गयो रावण जे लंकेशरी;
 गया राम राजा हरिचंद, मुंज ज्ञोज गणपति
 गोविंद ॥ १४८ ॥ गया देव चोवीसे आज, गया
 नख विक्रम मेली राज; गयो राम दशरथ जे
 तात, गयो जरत जे जग विख्यात ॥ १४९ ॥
 महारी महारी म करीश धरा, नहि आपणा
 देह पाधरा; नवे नंद ने नव रुंगरी, ते कहो कुण
 साथे संचरी ॥ १५० ॥ गाम देशनो करे संहार,
 आगल जरवुं पेट जंडार; एक जीव वधतां जे
 पाप, जाणिश परन्नव देतो जाप ॥ १५१ ॥ करे
 राज मद आणे हीये, करतां पाप आप नवि
 बिहे; कुण मोटा न्हाना आतमा, परन्नव राय

रंक ते समा ॥ १५२ ॥ वेळा घडी पहोर जे
 जाय, ते आउखुं उँडुं थाय; खलहल जख वूरा
 गिरि ढबे, ते निझरणां पाडां बद्दे ॥ १५३ ॥
 सहगुरु वाणि श्रवणे सांजले, तिम तिम विमल
 नयण जख ज्ञरे; कर्या कर्म जस्यो प्राणीउ, छुःख
 सहित छुर्गति ताणीउ ॥ १५४ ॥ दान सिल
 तप ने ज्ञावना, करतां दिन जाये जेहनां; तेहनुं
 माम जपो मन माँह्य, जिम ए काया निर्मल थाय
 ॥ १५५ ॥ ज्यां लग धन त्यां लग सगां मखे,
 धन विण सगां सहोदर टखे; बेटा बेटो बहिनर
 जाय, धन विण नारि पिअरी थाय ॥ १५६ ॥
 जे करशे ज्ञोगवशे सोय, पाप न वहेंची लेशे
 कोय; देह छुख जिम वसमुं थाय, वेदन विसु-
 कणई न लेवाय ॥ १५७ ॥ सुणी वाणी सहगु-
 रुनी घणी, पगे लाग्यो चंद्रावई धणो; स्वामी
 एक वीनतमी करूं, यो आदोअण जिम
 जव तरूं ॥ १५८ ॥

॥ वस्तु ॥

सुगुरु वाणी सुगुरु वाणी, सुणी नर राज;
 मन वर्झराग्यो अति घणुं, कयाँ कर्म कठिण गाढां;
 हवे मन आव्यो उरतो, सुणियाँ श्रवणे गुरु
 वचन टाढां; विमल मंत्रो ईम विनवे, पाय न
 ढोकुं हेव; पाप करी हवे ऊसनो, यो आखो-
 यण देव ॥ १ ॥

॥ ढाल ॥

॥ करि पमिकमणुं, करि पडिकमणुं ॥ ए राह ॥

हुं अशरण प्रन्तु तुं ताप हरणो, तुं समरथ
 गुरु राय; कर जोकीने करुं वीनती, सेवककरो
 सुगुरु सुपसाय ॥ २ ॥ यो आखोअण द्यो आखो-
 अण, (ए आंकणी) मागे विमल प्रधान; धर्म-
 घोष सूरीश्वर पासे, आणी उपशम ध्यान
 ॥ यो आ॒ ॥ ३ ॥ गुरु जंपे तुज किसि आखो-
 अण, कीधां कर्म अपार; सहस लाख लेखां नवि
 छहीये, जीव तणा संहार ॥ यो आ॒ ॥ ४ ॥

ज्ञांज्या देश नगर तें लुसियां, माय विगोहाँ
 खाल; अण चिंतवे घण आग लगाई, पशुआँ
 लुटो काल ॥ यो आ० ॥ ४ ॥ खांडाने बेते ढोणि-
 तखे, लीधी परधन कोमि; तें दंज्या पृथ्विपति
 पोढा, खागी पातक कोमि ॥ यो आ० ॥ ५ ॥
 बोद्या कूरु मर्म तें मोसा, कीधा अति घण
 लोच; गुरु बोले सुण पृथ्वीपति, तुह्म शी कीजे
 योच ॥ यो आ० ॥ ६ ॥

॥ चोपाई ॥

धर्मघोष सूरी बोले हसी, तुज आलोअण
 आलुं किसी; महारंज कीधा लख कोरु, देतां
 आलोअण अम्ह खोड ॥ १ ॥ पण आगम
 बोद्युं डे तोय, मिथ्या दृष्टी आनक होय; त्याँ
 जिन मंदिर किम्हे कराय, तो नरवर आराधक
 थाय ॥ २ ॥ तुज डे आलोअणनी खंत, धर्म
 वस्यो डे तारे चंत; वर मिथ्याती सरसो वाद,
 करतां जो निपजे प्रासाद ॥ ३ ॥ अर्बुद सिखर
 डे अज्जिनवुं, तेहनो महिमा शुं वर्णवुं; ए बोद्युं

डे उत्तम राम, करतां जद्यम सीजे काम ॥ ४ ॥
 अचलेश्वर जे आगल अडे, ए पर्वत आव्यो डे
 पडे; तापस तप करता एणे गाय, तेह तणी
 नितु चरति गाय ॥ ५ ॥ मोटी खाक हती
 अडवडी, चरती गाय वरांसे पडी; तेणे धूबके
 धरती धडहडी, आव्या रिषि तापस दरुवडी ॥
 ॥ ६ ॥ नवि पेसाये नवि निसरे, डांग देखाके
 डचका करे; कामधेनु तव खीर जरी, जरी खा-
 डने आवी तरी ॥ ७ ॥ संकट सोई सुखे उतरी,
 आवी रिषि आश्रम पाधरी; चिंते रिषि ए
 आव्यां मात, पण आथी ए दोहळी वात ॥ ८ ॥
 मद्या रिषिश्वर रावें गया, जणे हेमाचल कीधी
 मया; तुम्ह दीरे अम्हे निर्मल कया, सज्जन
 माँहिं समुहता थया ॥ ९ ॥ अम्हे घर रिञ्जि
 छे तुम्ह तणी, कहो कारण आव्या जेह जणी;
 कहे रिषि अम्हे अर्बुदगिरि रहुं, कामधेनु चा-
 रवा नवि लहु ॥ १० ॥ अम्हे आगल प्रगटी
 पोढी खाड, पडे गाय ने जांजे हाड तहारा

बेटा तुं बोलाव, धरी खंत ने खाक पूराव ॥११॥
 निसुणी गोहत्यानी वात, लघू बेटो बोलावे तात;
 आव्यो अचब न लागी वार, आम तातने किध
 जुहार ॥ १२ ॥ ते रिषिने सुंपी आपीजे, तेणे ते
 थानक थापीजे; गुरु जंपे चंद्रावर्द्ध धणी, एह
 वात पर शासन तणी ॥ १३ ॥ अर्बुद सिखर
 रहे अर्बुदा, तेह तणुं ए थानक सदा; श्रीमाता
 जे पासे रहे, तेनी वात केटलाए कहे ॥ १४ ॥
 श्रीमाता भे कृप निधान, आव्यो रसिते देव
 प्रधान; बोलावी श्रीमाता माय, हुं रसिते आ-
 व्यो वर राय ॥ १५ ॥ जाणुं ताहरो बेटी वर्कं,
 वरि हुं काम कहुं ते कर्कं; हुं रसिते बुं लील
 विलास, तुज बेटीनी पुरिश आश ॥ १६ ॥
 सासू जाए जोई हाथ, तो बेटी वलगारुं साथ;
 तव सासू रसिआ सारखुं, राखी रात करे पारखुं
 ॥ १७ ॥ बार गाम वासो वरराज, चिहुं पोहरे
 जुडे बारे पाज; आवो गिरि निपाई नवी, तौ
 पुत्री परणावुं हवि ॥ १८ ॥ ज्यां कूकड नवि

वासे वली, शबद कहीने सासू वली; सुंड्यो
 रसित वास्यां गाम, बार पाजनां कीधां राम ॥
 ॥ २४ ॥ बांधी पाज सकल जव समी, थोड़ी
 थाके ढे बारमी; सासू मन पेरो अंदोह, श्री-
 माता उपर अति मोह ॥ २० ॥ में ए यापी
 बेटी करी, ए वर लेई जाशे वरी; हुं सती
 एकली निटोल, मुज बीजो कुण देशे बोल ॥ २१
 कमडोलो पेरो मन माँहिं, ए वर नयणे दीरो
 छाँई; दीधुं काम कर्यु ततकाल, दीधो बोल थाये
 विसराल ॥ २२ ॥ जे दीधा नारीना बोल, ते
 जाणेवा जांगी ढोल; माँहिं पोला बाहिर नाद,
 वनिता सरिसो केहो वाद ॥ २३ ॥ पतली सासू
 तव प्रहसमा, करि कूकर वाज्या कारमा; रंगे
 रसित विलखो थयो, श्रीमाता आगल जइ रह्यो
 ॥ २४ ॥ दृष्टोदृष्ट रह्यां वे जणां, चित्ते चित्त
 माँके आपणां; अंग तणो टखीजे संजोग, मनशुं
 माँके मोटा ज्ञोग ॥ २५ ॥ बोल थकी चूकी तव
 धरी, सासू पंच ईटालि करी; लोक तणो पकिड़

परवाह, गुरु बाल सुण विमलज शाह ॥ १६ ॥
 देव प्रते ए पर्वत अदृष्ट, गौतम रिषि नर रह्या
 विशिष्ट; तेह तणां डे थानक वडां, डुंगर मांहिं
 रह्या एकतर्कां ॥ १७ ॥ ए अर्बुद मिथ्याते
 ग्रह्यो, सहगुरु बोल विमलने कह्यो; पहोतो विमल
 गयो अंबाव, ध्यान धरि बेरो महानुज्ञाव ॥ १८ ॥
 त्रिहुं उपवासे प्रत्यक्ष हुई, मागो वर तुह्य तूरी
 सही; पहिलो वर मागो प्रासाद, अर्बुद सिखर
 सरीसो वाद ॥ १९ ॥ बोलावो जिन मंदिर नार,
 वात पडी डे वडे विचार; कहो तो सुत मागो
 वर खङ्ग, कहो तो जिनमंदिर प्रसिङ्ग ॥ २० ॥
 छी कहे सांज्ञलो जरतार, सुत मागे वाधे संसार;
 के सुत जन्म्या कुल मंकणा, के खंपण उपाये
 घणा ॥ २१ ॥ विरला बेटा जगता होय, विरला
 सुत कुलं करमि जोय; केनी बेटी केनी मात,
 केना बेटा केना तात ॥ २२ ॥ बेगे करि मागा
 प्रासाद, बेटानो माणो विषवाद; विमले आणी
 उखट घणो, वर मांग्यो प्रासादह तणो ॥ २३ ॥

आव्यो विमल सहित परिवार, अर्बुद जिन
 प्रासाद विचार; पुजारा नवि लाजे पार, जरका
 मद्या सहस ईग्यार ॥ ३४ ॥ ए थानक शिव
 शासन तणुं, महेता तुम्हे म करशो धणुं; इता
 मंत्रि लेशो प्राण, गम न आपुं शिवनी आण
 ॥ ३५ ॥ करे अरफि ने मरडे बोल, वरि विसयु-
 मारी निटोल; बोखे शिव थया एक मती, जूमि
 न आपुं अम्हे एक रती ॥ ३६ ॥ मंड्यो कल-
 कल जरडे मखी, वारी विमल मनावे वखी; काँ
 बोखो जाउ उताप, धर्म काज खप नही संताप
 ॥ ३७ ॥ कहुं बोल जे तुम्हे सांजखो, मेखी
 मनह तणो आंमखो; जो जोतां ए थानक थकुं,
 काँई प्रकट हुए श्रावकुं ॥ ३८ ॥ तुम्हे करवा
 यो प्रासाद, नहितर अम्ह सरिसो नही वाद;
 खीजुं गम सविसेसुं ग्रह्युं, श्रीमाता आगल जई
 रह्युं ॥ ३९ ॥ ते नुंई शिव कहे एटले, जोईजो
 तम्हे तेटले; इम कहीने जरका वद्या, मंत्री श्वर
 अंषाई मद्या ॥ ४० ॥ धरी ध्यान करि देवो

यह, अंबाई आवी परतह; विमले वात जणावी
 ताम, पूजाराशुं परठयुं आम ॥ ४१ ॥ कहे अंबाई
 हूश्चा तुम्ह जखा, श्रीमाता आगख जे शिखा; ते
 टंकावी अखगां नाख, पासे करना जरका राख
 ॥ ४२ ॥ इम बोले अंबाई अंब, ते हेरख दादानुं
 विंब; लाख ईग्यार वरसुं घरपुं, कर्मे कर तुम्हारे
 चक्रयुं ॥ ४३ ॥ खेत्रपाल अंबाई तणी, पासे मुरति
 काढे घणी; ईम कही अंबाई वद्या, जरडा सरसा
 मंत्रि मद्या ॥ ४४ ॥ कीधुं कर्यु अंबाई तणुं, जरका
 मन मनाव्या घणुं; मोटो गढ कराव्यो तिहाँ,
 उहषण दीसे दादो जिहाँ ॥ ४५ ॥ खेत्रपाल
 अंबाई तणी, दीती दान मुरति आपणी; का-
 मिणि सहित करावी जूँ, तीरथ जैन थापना
 हुँ ॥ ४६ ॥ आगख आलेख्यो प्रासाद, जरके
 सरके मांड्यो वाद; जूमि अह्मारी वहेंचण परी,
 विण गरथे नावे एवकी ॥ ४७ ॥ सोवन टंका
 मांडी उल, ज्यां प्रासाद तणो करो पोख; खपती
 चमि तुम्हारी करो, तो लेशो जो करशो बरो ॥

॥ ४७ ॥ तव सोवन टंका पाथरी, जाणे जिम
मांडी साथरी; जे वच्चे अखग अगासी रहे,
जूमि न आपुं जरमा कहे ॥ ४८ ॥ सोनैआ
मांड्या चोकडे, ते उपर जो पंचम चर्के, आपुं
जुमि तो अम्हे हसी, काम तुम्हारुं करशो
धसी ॥ ५० ॥ विमले ते वर मानी वात, सोनैए
जो चक्षे धात; मांकुयुं काज सराके चर्के, कुण
गजुं सोनैआ वडे ॥ ५१ ॥ आप्या सोनैआ
जिम कद्या, संतोष्या सर्वि जरमा गया; तेड्या
सिलावट सें सात, जे जाणे वरतारा वात ॥ ५२ ॥
विद्या वास्तु विशेषे लहे, जे उत्तर पुढाना कहे;
पूरथा मंत्रि जे जे नेद, आपे उत्तर वर्के
विठेद ॥ ५३ ॥

॥ छुहा ॥

वर प्रासाद अनेक ढे, सुण मंत्रिसर सार;
एक बार दो बार हुए, त्रि बारो चो बार ॥ १ ॥
मंडप मंडप मंडीए, सोब सोब जो थंज; थंज
थंज पण पुतझी, माटिक करती रंज ॥ २ ॥

चिहुं दिसि मंरप मंरणुं, त्रिहुं दिसि पोल
 सुरंग; मेद्या मंरप उपजे, अष्टोत्तर सुचंग ॥३॥
 चार अष्ट त्यां उपजे, बार सोल त्यां वीस; तो
 पंच्यासी उपजे, जो दिसि दिसि एकवीस ॥४॥
 ॥ चोपाई ॥

मंरप प्रथम शिला ते कह्यो, आगल गुड
 मंरप ते रह्यो; त्रीजो तेह नीवेद वखाण, चोथो
 तंदूल मंरप जाण ॥ १ ॥ मंडप सनात्र पंचम
 जोय, ठठो चोकी मंडप होय; मंडप समोसरण
 सातमो, नाटक मंडप ते आरमो ॥ २ ॥ नुमो
 तुंगी मंडप जाण, दशमो मंडप वाजित्र वखाण;
 कोतुक मंडप अग्यारमो, बोढ्यो ईङ्ग मंडप
 बारमो ॥ ३ ॥ माला उड्डव जे जे कह्या, मंडप
 पन्नर पूरा थया; रंग मंडप ने मंडप नाल, सोल
 सतर सुधा संज्ञाल ॥ ४ ॥ मंडप कह्या बलाणा
 बखी, मेघनाद पूरो मन रूखी; माली मंरप जे
 वीसमे, मंरप पोल पोलने गमे ॥ ५ ॥ चिहुं
 दिसिना मेद्या जुजूआ, चो मंडप चोरासी

हूआ; शिखर तणुं मंगप डे जेह, चिहुं पासे
 वली सरिखां तेह ॥ ६ ॥ जो नेद चोरासी
 मांड्य, तो पंच्यासी पूरा थाय; चो मुख चिहुं
 चिहुंनी प्रसिद्ध, जेता मुख हुए तेती वृद्धि ॥
 ॥ ७ ॥ सांचल संत्रि वली विचार, चूमि देखी
 कीजे विस्तार; उपर शिखर शिखर नवि चडे,
 जो कीजे तो त्रूटी पडे ॥ ८ ॥ चूमि ज्ञाग
 जोई जसवाद, थाप्यो पूरव मुख प्रासाद; सवि
 सावटु दिआ सिणगार, सोवन कलस जख्या
 जंकार ॥ ९ ॥ कर सोवन सांकलां उदार,
 शिलावट मन हरष अगर; लाग्या लाख गमे
 मजुर, करे काम अति ऊबट पूर ॥ १० ॥ सात
 पूरुष तख पाया तणो, थयो अवसर पूरणी तणो;
 वहेली विमल जणावी वात, जरी सांढ सो आवी
 सात ॥ ११ ॥ सोनैआ झैपैआ तणा, ढयो बदरा
 पूरणीए घणा; आब्यो विहिघण देखी साढ,
 स्वामी बदरा अलगा काढ ॥ १२ ॥ एणे बदरे
 खेजुं कगमगे, मांड्यां घर नवि आवे वगे; सोवन

रूप गलावी करी, तेहनी ईट करावो खरी॥१३॥
 तेहनुं चेजुं संपट रहे, ते मगवा किम्हे नवि खहे;
 सोवन टंक गलावे जाम, विमल कसौटी पुहतो
 ताम ॥ १४ ॥ सूत्रधार जोए घण करी, विमल
 शाह पण गाढो हठी; जे जे बोख कह्या मुखज
 में, ते मरणांत न मुकुं किमें ॥ १५ ॥

॥ वस्तु ॥

सत्त समरथ सत्त समरथ, सत्त गढ माँदिं;
 सत्त पडा तेण कारणे, सत्त खेत्र निज वित्त वावे;
 सुगुक्ल आण सिरे धरे, दान शीष तप ज्ञाव
 ज्ञावे, रण राउल सूरा सदा; देवी अंबाई प्रमाण,
 पोहुआड प्रकट मद्धु; मरे न मुके माण ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

स्वामी सोवन बदरा जेह, हवमां श्रवणं
 रखावो तेह; अवसर वात कहसि वसी, चेजुं
 चाके तव मन रुक्षी ॥ १ ॥ नूमि धणी ठे वाकी
 जाह, तेणे छंपट लाधो वाह; जे जे चेजुं दीसे चढे,

ते ते राते पाबुं पडे ॥ ४ ॥ इम करतां हूआ ढ
 मास, थया शिखावट सबे निरास; आवी पुढे
 विमलज्ज शाह, तेटखे बोद्यो बाली नाह ॥ ५ ॥
 कलकलतो क्रोधे धम धमे, महारुं ग्राम न मुकुं
 किम्हें; कहिना जिन कहिना प्रासाद, कुण मंडे
 मुज सरिसो वाद ॥ ६ ॥ में जित्या सुर किंनर
 घणा, नाद उतार्या नरवर तणा; विमल वणिक
 सरिखा शा खोक, महारे मन त्रिनुबन ते फोक
 ॥ ७ ॥ विमल जणे सुण वाली नाह, खीर खांड
 मोदक द्यो लाह; आबुं बलि जो आपुं धीर,
 तेटखे बोद्या खेतख वीर ॥ ८ ॥ जीव तणी
 बलि द्यो मंत्रीश, तो हुं बलतो नाणुं रीश; रह्यो
 मंत्रि दिन गाली सोय, चेजुं सदा संचारे होय
 ॥ ९ ॥ पकी रयणी कर खांसुं करी, दीवी डांह
 रह्यो सत धरी; आठ्यो वाली वीर विकराल,
 धायो मंत्री गयो देइ फाल ॥ १० ॥ त्यां गिरिवर
 ते गर्जित करे, थर थर पाणि सालिरि धरे; पुंड
 गुंड मोटुं सिर धरी, झ्यां करहु नावे केशरी ॥ ११ ॥

खेतख वीर हतो जे वंक, दीठे विमल ययो ते रंक;
 राव करे अंबाइ कहे, विमल न माने जो मुहने
 ॥ १० ॥ अंबाइ कहे खेतख तुं जाण, एहशुं
 कोइ न पुहचे प्राण; संतोषी कीधो सांसतो,
 निवेज देशो मन ज्ञावतो ॥ ११ ॥ जो तुं बलतो
 मागिस जीव, तो नहीं बुटे करतो रीव; एहनी
 हाके फाटे आज्ज, एहशुं बल करतां नवि लाज
 ॥ १२ ॥ जो तुं काँई जान करेश, जो तुं एहशुं
 बल मंकेश; ए वणीग नहीं केहने हाथ, धरी
 नाक नाथे सनाथ ॥ १३ ॥ फोकट तुं बल घालिम
 मुंड, तुझ नाखेसी साही पुंड; निर्दय नर नवि
 माने आण, ए तहारूं रे विनय वखाण ॥ १४ ॥
 तुम्हे म याशो अति आकला, देवरावीश तिल-
 वट बाकला; वडां वेढमो अने लापसी, दीधी
 बिखि खेतख गयो हसी ॥ १५ ॥ वाली नाह
 मनाव्यो जुर्ड, तव प्रासाद गजारो हूर्ड; धन
 थोडुं लागे आपणुं, करो काम सवि सोना तणुं
 ॥ १६ ॥ मोटा संघ पुक्ष के कहे, सोवन जिन

मंदिर किम रहे; हवे आवशे पक्तो काख, तुज्जु
 सरिखा क्यांथा न्नूपाल ॥ २७ ॥ आरासण ऊधानो
 खाण, नीपाडे तेहने पाषाण; जोतरीआ रहकल
 संचरे, बब्रद बेठा कूलिर चरे ॥ २८ ॥ कीजे
 सबलां नांगर दोर, कीजे जण जे जाए जोर;
 आरासणथी ऊंचा चरे, पाहण ते कृपा मूख परे
 ॥ २९ ॥ मांड्या मंडप ते थिर थंज, घमी पुतली
 रुपे रंज; घाट पाट तोरण कोरणी, दंद कलश
 धज वतपति धणी ॥ ३० ॥ दीपे दहेरी जाक
 ऊमाल, आगल चोक रच्यो चोसाल; शेत्रुंज
 अष्टापद गिरनार, तेह तणा मांड्या अबतार ॥
 ॥ ३१ ॥ नेढा वेढा बंधव जोरु, तेह तणा सुतने
 थयुं कोरु; दशरथ नाम प्रसिधुं जोय, विमल
 तणो जत्रीजो सोय ॥ ३२ ॥ हस्तीशाला जे
 आगल खडी, विमल मूर्त्ति त्यां घोरे चर्नी;
 जोतां उपजे अधिको रंग, थानक थानक मूरति
 चंग ॥ ३३ ॥ कुसुम कला उतरे अनेक, वाङ्ग
 वानि तणा विवेक; विमल मंत्रि मन ऊखट घणो,

(१७६)

विस्तार करे प्रतिष्ठा तणो ॥ ३४ ॥ लोक सक्ष
आवे अन्निराम, धर्मघोष सूरी तेज्या ताम ॥ ३५

॥ वस्तु ॥

विमल वसही विमल वसही, विमल प्रासाद;
पीतख जार अढार मई, आदिनाथ प्रतिमा
प्रतिष्ठीश; संवत चौद अव्यासोए, वर प्रतिष्ठा
शुज्ज खगन कीधी, रुक्म कलश धजा खह लहे,
उडव मेरु समान, मूल नायक थिर थापीआ,
जिम उदयाचके जाण ॥ १ ॥

॥ चोपाई ॥

विमल मनोरथ चड्यो प्रमाण, याचक बोक्के
संगल ग्राण; संघ लोक पहिराव्युं सहू, महीअल
उडव कीधो बहु ॥ २ ॥ मेघ सरिसो मांड्यो
वाद, ईरुनुवन अधिको प्रासाद; जोतां चिंतन
महीअल जाय, आव्योउलट श्रंग न माय ॥ ३ ॥
श्रबुद शिखर अनोपम कीध, तेझी संघ जला-
मण दीध; प्राम तणा के गरासीआ, पोक्कआरु

पासे वासीआ ॥ ३ ॥ आदि जनम कट्याणक
 सुणो, चैत्र अंधारी आरम मुणो; तिहां जिनवर
 पूज्या हता, पूजारा पामे कणहता ॥ ४ ॥ आज
 सगे ते चाले रीत, अमरष कोई न आणे चित;
 तिरथ वाढ्यो विमल प्रधाम, सहु संतोष्यो मोटे
 दान ॥ ५ ॥ मुके मुडे वाध्यो व्याप, चिहुं दिसि
 अर्बुद चढ्यो प्रताप; लूणिग वसहीए जूजूआ,
 ए ग्रासाद पठी शब हूआ ॥ ६ ॥ संघलोक
 वलिजे परिवार, साथे धर्मघोष गणधार; हरष्यो
 विमल चंद्रावर्झ धणी, पाडा आव्या मंदिर
 न्नणी ॥ ७ ॥ मागत लोके माग्यो दूर्ज, करमी
 कट्प वृक्ष ते हूर्ज; करे राज ते लील विलास,
 चिंतामणि परें पुरे आस ॥ ८ ॥ आलस निङ्गा
 अखगी करो, कविता बोल कहे ते धरो; विमल
 श्री कहीये सुप्रनात, तेह तणो बोलीश अव-
 दात ॥ ९ ॥ नवे खंडनो अवसर हूर्ज, ए प्रस्ताव
 कहीसि जूर्ज; किहां वर्णन श्री नारी तणुं. नाम
 विवेके राख्युं घणुं ॥ १० ॥ मेझ तणे मस्तक चूलिका,

सोहे सिरवर जिम वेणिका; लक्ष्मी पूरी जो घर
 गजा, पूरे प्रासादे हुई धजा ॥११॥ नवे खंड पूरा
 प्रमाण, जो सुणीये श्री तणुं वखाण; स्त्रीने सोह
 चकावी घणी, कहीये कद्य वेल कुल तणी ॥१२॥
 खंड खंड मति ढे निर्मली, जणतां गुणतां
 संपत वखी; मुनि लावण्य समयची वाण, एटले
 नुमो खंड वखाण ॥ १३ ॥ सर्व गाथा ॥ २४ ॥
 ॥ ईति श्री पंकित लावण्यसमय गणि कृते,
 विमल मंत्री मनोहर प्रगट प्रबंधे, नव रंग
 नव खंडे, स्वप्राधिकारे; श्राद्ध धर्म प्रति-
 पत्तौ प्रासादोपदेसे, अचलेश्वरोत्पत्ती;
 अंबावी आराधन, जरडक मनापने;
 वाली नाह खेतलवीर मनापने,
 प्रासाद परिपूर्णने, प्रतिष्ठा
 करणीय करणे, नवमं खंडे
 संपूर्णम्

॥ ईति श्री विमल मंत्रि रास संपूर्णम् ॥

